

रत्नसार भाग १

सेठ श्रीमसी रतनसीयें तथा
मुनि जसवंत सागरजीये
करेला ज्ञानोपकारना
साहाज्यथकी

सान श्रीरजीहरराजे सबत १९०६ मी मयई
मध्ये छपाव्यो हतो तन्तज ग्रथो

कृपि नानकचन्द्रजी पासव्यी

मुद्रकरात्रीने

छपाव्योके

पत्रिली टफे

१००० टुमनके

फी पुस्तक

दाम ०

दुनत्री सन् १९०६ अप्रैल २०

॥ अथ कलस ॥

जिन दास कृत स्तवन चौवीसो श्रीविवेकसार पौथीमा ह्यपर
वीछे तेनू कलस झूलना ह्यपाता रैहंगयो ते अत्रे ह्यपर
व्याछे आद्य अक्षरे सेठ जीमसी रत्नसीए
श्रीवीर थाप्या जन पूरे ।

सेवककेसिरदारवीरतूंअमितफलढातारहे ।
ठकोराईसिवनयरकीजांसुखअपरपारहे ॥ १ ॥
श्रीकाज्ञानकीमांगेसेवकदीजियेप्रभुतालेई ।
मज्ञताजिमकिकरनाथचरणसेवालेई ॥ २ ॥
सीघ्रअपसमोहकीजेनत्रिघटेरिधतुमतणी ।
एकथीअनेकप्रगटेजोतनजायेढीपकतणी ॥ ३ ॥
श्रीपतीसाहेवजगतनायकजासगोयमगणधरू ।
वीपतदुरगतदूरजायेवीरनामलेसुखकरू ॥ ४ ॥
रत्नसागरसूरीस्वराकलीकालमुनिनायकथया ।
स्थापीपाटेविवेकसागरसुथरीमेसुरगेगया ॥ ५ ॥
प्यारागुरूकेपसायथीचौवीसजिनस्तवनाकरी ।
जपतानामचौवीसनूजगनावेदुरगतफरीफरी ॥ ६ ॥
दुमासासागरविवेकनाथरजैनयोगीमुनिवरा ।
पूरवपुन्येपामीसगतचूकजोमतजीवरा ॥ ७ ॥
रमनजरेनिरखीयेप्रभुकरिकृपाजिनदासपे ।
जयोजयाजयकारजगथयोवीरनामजपेजपे ॥ ८ ॥

॥ इति संपूर्ण ॥

श्रीविवेकसार पौथी मध्ये जेजेपदी झूलथी असुध
छपायाळे तेनी यादी छापीलं ।

पत्र	अक्षर	असुध पद छप्याळे	सुध पदो यारीत जुडये
१८	४	प्रभुकरी कृपा दासपं	प्रभुकरी कृपा जिनदासपे
२२	१५	जेगाआपेसिवराजलयोसो	जेगाआपेसिवराज्यलयोन
२३	१	पचमि गति वासी	गति पंचमवासी [इंसो
२३	८	जय जय शब्दे	जये जये रवशब्दे
२३	१०	आ जन्मे अपूरव	याअपूरवआजन
२३	२१	उपासकअंतगळ	उपासकअंतगळ
२७	१८	धुरनिद्राअल्पजिननेहीवे	धुरनिद्राअल्पग्रस्तास्त्रमे
३८	२२	नदकवंदक और आधक	नदकवंदकजुरआराधिक
४४	१८	क्षेत्रथी लोक देखतारं	क्षेत्रथीलोकलोकदेखंता

॥ अनुक्रमणिका ॥

साकलियो	पृष्ठ
१ नवकारमंत्र	१
२ चैत्यवंदनविधि	१
३ दोषवर्णनश्लोक	१
४ अठारदोषनाम	१
५ खमासमण	२
६ चैत्यवंदन	२
७ श्रीऋषभदेवजीनोस्तवन	३
८ श्रीअजितनाथजीस्तवन	४
९ श्रीसुमतिनाथजीस्तवन	४
१० श्रीविमलनाथजीस्तवन	५
११ उवसग्गहरं	६
१२ नमोत्युणंगाथा	६
१३ नमोत्युणं	६
१४ तीर्थस्तुति	७
१५ देवस्तवनाकाव्य	७
१६ चौबीसतीर्थकरनानामलंछनसहित	८
१७ श्रीचरिहतस्तुति	९
१८ श्रीपार्श्वनाथस्तुति	१०
१९ जगवतनीपूजासमयनादोहा	११
२० जगवतनीपूजानादोहा	१२
२१ मगलीऋचाव्य	१३
२२ लोगस्त	१४

साकलियो	पृष्ठ
प्रभाती	
२३ अवतूंचेतनचेतले०	१४
२४ आंखडियेमें आजशत्रुंजय०	१५
२५ जबजिनराजकृपाकरे०	१५
२६ विषयवासनात्यागो०	१६
२७ पूरवपुण्यउदय०	१७
आंवलओलीनोस्तवन	
२८ गोथमनाणीहोके०	१७
२९ श्रीनवपदमहिमासार०	१८
३० श्रीवीरजिणंदवखाण्यो०	१९
३१ सेवोरेन्नविभावेन्नवकार०	२०
३२ न्नविद्याश्रीसिद्धचक्र०	२०
३३ श्रीसिद्धचक्रआराधिये०	२१
३४ आराहीप्राणीसाची०	२२
३५ गौतमपूढत०	२२
३६ नवपदमहिमासांनलो	२२
३७ श्रीगौतमस्वामीपूच्छाकरे	२३
३८ पंचतीर्थीनीआरती	२५
३९ मंगलीकदीपक	२५
४० मोठीआरती	२६
४१ चकेसरीमातानीआरती	२७
४२ आवकनीकरणी	२७
४३ रात्रिन्नोजनसिज्जाय	३०

साकलियो	पृष्ठ
४४ क्रोधनीसिज्जाय	३१
४५ माननीसिज्जाय	३१
४६ मायानीसिज्जाय	३२
४७ लोचनीसिज्जाय	३३
४८ सीलनीनवत्राह	३३
४९ सोलसतीनीसिज्जाय	३८
५० तमाखूनीसिज्जाय	४०
५१ ज्ञानपचीसी	४१
५२ वृद्धचैत्यवंदन	४३
५३ नवकारनीठंड	४८
५४ गौतमरास	५०
५५ श्रीमहावीरपचकल्याणकचौढालियो	५७
५६ श्रीगौडीपार्श्वनाथचौढालियो	६४
५७ दानशीलतपज्ञावनूचौढालियो गोहली	६८
५८ महावीरजीआचीसमोसख्या	७७
५९ सखीसरसतीज्ञगवती०	७८
६० सहियरसुनियेरेजीवाज्ञिगमनीवाणी	७८
६१ सहिपरसुनियेरेज्ञगवती	७९
६२ सरसतीमाताचरणेप्रणम	८०
६३ महावीरस्वामीनोपालणी	७०
६४ महावीरस्वामीनोहालरियो	८३
६५ सीलत्रिपवेस्त्रीनेसीखामण	८५

साकलियो	पृष्ठ
६६ पुरुषनेसीखामण	८७
६७ वैरागपचीसी	८९
६८ कृमाबत्रीसी	९१
६९ पुण्यप्रकाशस्तवन	९५
७० जीवरासखमावणपद्मावती	१०३
७१ आत्मज्ञिद्धा लावणी	१०६
७२ चेतचतुरनर	१२१
७३ चलचेतनअवउठकरअुपने	१२३
७४ मनसुनरेतोरी	१२३
७५ तूंकुमतिकलेसणनार	१२४
७६ खवरनहीअ्याजगमेपलकी	१२५
७७ घन १०	१२६
७८ प्रज्ञातीया ४	१२८
७९ केसरियानाथजीनोस्तवन	१२९
८० केसरियानाथजीनोस्तवन	१३०
८१ वसंत ५	१३१
८२ ज्ञानदोहा १	१३४
८३ बुहाबोल	१३४
८४ कालनानाम	१३४
८५ कालनोप्रमाण	१४५
८६ संसारीजीवनेचारगतीनानाम	१४७
८७ तिर्यंचगतीनाभेद	१०७

साकलियो	पृष्ठ
८८ नारकीगतीनाभेद	१५२
८९ मनुष्यगतीनाभेद	१५२
९० देवगतीनाभेद	१५५
९१ त्रेसठसलाकापुरुषोनीओलखाण	१६१
९२ आर्यसाढेपचीसदेवनानाम	१६२
९३ ऋत्तक्षेत्रना ६ चारानुमान	१६३
९४ त्रेसठसलाकापुरुषोनीनाम	१६६
९५ प्रथम चौवीस तीर्थकरोनानाम	१६६
९६ चौवीसतीर्थकरनेमांहीमाहिआतरो	१६८
९७ वारेचक्रवर्तीनानाम	१७०
९८ नववासुदेवनानाम	१७०
९९ नवप्रतिवासुदेवनाम	१७१
१०० नवबलदेवनाम	१७१
१०१ सोलसुपननीसिज्जाय	१७२
१०२ दोहा मित्रना	१७६
१०३ दोहा गुरूना	१७६

॥ इति अनुक्रमणिका समाप्ता ॥

॥ अथ नवकारमत्र ॥

नै, नमो अरिहंताणं नमो सिंहाणं नमो आयरिया
णं नमो उवज्जायाणं नमो लोएसवसाहूणं । एसोपं
चनमुक्कारो सव्वपावप्पणासणी ॥ मंगलाणंच सव्वेसि
पढमं हवडमगल ॥ १ ॥ अक्षर ६८ लघु ६१ गुरु
७ पद ९ संपदा ८ इति पंचपरमेष्ठिमगलं ॥

॥ अथ चैत्यवदनविधि ॥

चैत्यकेतां जिनजीनीथापनाआगल स्तुतिकरवी
अद्वारदोपगयाते देव । श्रीअरिहतदेव मोक्षमार
गनादायक तेने देवबुद्धिये सेववुं पूजवु स्तववुं ॥

॥ अथ दोषवर्णवश्लोक ॥

अतरायादानलाभ वीर्यज्ञोगोपज्ञोगगाः । हासोर
त्यरतिर्ज्ञीति जुगुप्साञ्जोकएवच ॥ १ ॥ कामोमि
थ्यात्वमज्ञान निद्राचाविरतिस्तथा । रागोद्वेषश्चनो
दोषा स्तेपामष्टादशेत्यमी ॥ २ ॥ ॥ ॥

॥ अथ अद्वारदोषनाम ॥

१	दानांतराय	१०	सोग
२	लाभांतराय	११	दुगंठा
३	ज्ञोगांतराय	१२	काम
४	उपभोगांतराय	१३	मिथ्यात्व
५	वीर्यांतराय	१४	अज्ञान
६	हास्य	१५	निद्रा
७	रति	१६	अविरति
८	अरति	१७	राग

१ जय

१८ द्वेष

एअठारदोषरहित एवाजेदेव तेअगल चैत्यवं
दनकरवुं । पेहेलां देवअगलें साथीनुकाढवो पळे ३
खमासमणादेवा उनाथईने ॥ ॥ ॥

॥ अथ खमासमणलिख्यते ॥

इच्छामिखमासमणो वंदेउं जावणिज्जाएनिरुसही
आए मत्थएणवंदामि, इतिपंचांगनमावीनें त्रण ख
मासमणा देवा पळे बेसीनें चैत्यवंदन करवुं ॥

॥ अथ चैत्यवंदनलिख्यते ॥

इच्छाकारेणसंदिस्सह भगवन् चैत्यवंदनकरुं इत्यं
जयजयमहाप्रभु देवाधिदेव सर्वज्ञश्रीवीतरागदेव
मोदिठंपरमेश्वर सुंदरसोमसुहाव जूरिज्जवंतरसंचिनु
नीठोसोसविपाव१॥जेमेपापकीयाबालापणें अहवा
अनाणें अन्नज्जवंतरसोसोखंड जयोपरमेश्वर २॥ तो
मोदिठंश्रीपासजिणेसर पासपसीपसानुकर वीनत
डीअवधारसंसारडोवीहामणो स्वामीआवागमणनि
वार ॥ ३ ॥ हथडातेसुलरुक्का जेजिनवरपूजंत एके
पुण्येवाहिरा तेपरघरकामकरंत ॥ ४ ॥ कवणेंवाणी
वाविया कवणेंगूंथ्याफूल कवणेंजिनवरचढाविया
जावसरीखामूल ॥ ५ ॥ वाडीवेलोमोहोरीनु सोव
णकुंपलीएण पासजिणेसरपूजीइं पंचेअंगुलीएण ६ ॥
दोधोलादोसांवलां दोरत्तापलवन्न मरगयवन्नादो
यजिण सोलसकंचणवन्न ॥ ७ ॥ नियनियमानक
राविया जरहसनयणाणंद तेमेंजावेवंदिया एचोवी

सेजिणद ॥ ८ ॥ कम्मभूमीकम्मभूमी पढमसघयण
 उक्कोसोसत्तरिसत्त जिणवराणविहरंतलव्भई ॥ ९ ॥
 नवकोडीकेवलीण कोफिसहस्सनवसाज्जगमई सपइ
 जिनवरवीसमुणि विहुकोफीवरनाण ॥ १० ॥ सम
 णाकोडीसहस्सदुइ थुणसुनिच्चविहाण जयोसामी
 जयोसामी रिसहसिरिसत्तुंजै ॥ ११ ॥ उज्जंतपहूने
 मिजिण जयोवीरसत्तोरमंठण भरुअच्छेमुणिसुव्व
 य महोरपासदहदुरीयखडण ॥ १२ ॥ अवरविदे
 हिजतिल्ययरा चिहुंदिशिदिशिजिकेवि तिअणा
 गयसंपय वटूंजिणसत्तेवि ॥ १३ ॥ सत्ताणवइसहस्सा
 लरकाक्खपन्नअठकोफीत्त पचसयचोत्तीसा तियलाए
 चेइएवदे ॥ १४ ॥ इतिचैत्यवंदनपूर्णं ॥ ॥

॥ अथतवन १ लिख्यते ॥

॥ तवनप्रथम ॥

रिखत्तजिनेसरप्रीतममाहरारे ओरनचाहूं रेकत
 रीऊप्रोसाहिवसगनपरिहरेरे ज्ञाजेसादिअनत ॥ १ ॥
 प्रीतसगाईरेजगमांसज्जकरेरे प्रीतसगाईनकीय प्रीत
 सगाईरेनिरुपाधिककहीरे सोपाधिकधनखोय रि०
 ॥ २ ॥ कोईकतकारणकाएत्तद्वणकरेरे मिलसुकंत
 नेधाय एमेलोनविकहीयेसत्तवेरे मेलोठामनठाय
 रि० ॥ ३ ॥ कोइपतिरंजनअतिघणुंतपकरेरे पति
 रंजनतनुताप एपतिरंजनमेनविचिनधस्वागे रंजन
 धातुमिलाप रि० ॥ ४ ॥ कोइकहेलीलागेअलव्वअ
 लखतणीरे लखपूरेमनञ्जास दोपरहितनेलीठानवि

घट्टेरे लीलादोषविलास रि० ॥ ५ ॥ चित्रप्रसन्तरे
 पूजनफलकह्योरे पूजअखंडितएह कपटरहितथई
 आतमआपणरे आनंदघनपदरेह रि० ॥ ६ ॥ इ
 ति ऋषभदेवस्तवनंसंपूर्णं ॥ ॥ ॥

॥ अथद्वितीयस्तवनं ॥

पंथनीनिहालुरेबीजाजिनतणोरे अजितअजित
 गुणधाम जेतैजीत्यारेतिणेंहुंजीतियोरे पुरुषकिस्युं
 मुकुनाम पं० ॥ १ ॥ चरमनयणेंकरीमारगजोव
 तारे भूलोसयलसंसार जिणेंनयणेंकरीमारगजोइयेरें
 नयणतेदिव्यविचार पं० ॥ २ ॥ पुरुषपरंपरअनु
 नवजोवतारे अंधोअंधपलाय वस्तुविचारेंरे जो
 आगमेंकरीरे तोचरणधरणनहिठाय पं० ॥ ३ ॥ त
 रकविचारेंरेबादपरंपरारे पारनपोहोंचेकोय अजि
 मतवस्तुरेवस्तुगतेंकहेरे तेविरलाजगजोय पं० ॥ ४ ॥
 वस्तुविचारेंरेदिव्यनयणतणोरे वीरहपद्म्योनिरधा
 र तरतमजोगेरेतरतमवासनारे वासितबोध अधार
 पं० ॥ ५ ॥ काललवधीलहीपंथनीहालसेरे एअ
 साअवलंब एजनजीवेरेजिनजीजाणजोरे आनंदघ
 नमतअंब पं० ॥ ६ ॥ इतिअजितजिनस्तवनं ॥

॥ अथतृतीयस्तवनं ॥

श्रीमोहनामोतीद्योहमारो एदेशी, अतुलवलअ
 रिहंतनमीजे मनतनुवचनविकारवमीजे श्रीजिन
 केरीआणवहीजे तोमनवंडितसहिजेंलीजे सेवियेभ
 विभुमतिजिणंदा टालियेन्नवफंदा ॥ १ ॥ अशुजा

श्रवणोसगनकीजे समकितसुद्धसुधारसपीजे अत्रय
 सुपत्तादानदोयटीजे निजगुरुनी जलित्तक्तिवहीजे
 से० ॥ २ ॥ टा० सुमतिजिनेश्वरसुमतिजुआपें जि
 नदरसणथीदुरगतिकापेंनामजपोअठोतरसतजापे
 मोहतिमिरहरोतपरवितापें से० ॥ ३ ॥ टा० त्रि
 करणशुद्धनवविधनिरदूपण परिहरोशीलसलिल
 त्रिभूषण ससयथीनितरहीयेलूखा जवलगिनभअ
 वगाहेपूखा से० ॥ ४ ॥ टा० धर्मनोकामतेजावसुं
 कीजे गुरुमुखवचनविनयकरीलीजे जवसमुद्रतरवो
 वांकीजे जडचेतनविहुंजित्तलखीजेसे० ॥ ५ ॥ टा०
 पंचमगतिगामीप्रभुपायासवकारजसीधादिलजाया
 सौजाग्यचंद्रगुरुसुपसाया स्वरूपचंद्रेजिननागुणगा
 या से० ॥ ६ ॥ टा० इतिसुमतिजिनस्तवनंसपूर्ण ॥

॥ अथचतुर्थस्तवनं ॥

ढालजूंखडानी एदेशी, विमलविमलगुणराजता
 बाह्यअभ्यंतरभेद जिणदजुहारीये सूचीपूलादृष्टात
 थी मनवचकायनिवेद जिणदजुहारीये ॥ १ ॥ पृ
 ष्टवहनिधत्तते निकाचितअतिसेस जि० ज्ञात्मप्र
 देशमांहेमित्यां मलतेकर्मप्रदेश जि० ॥ २ ॥ अज्ञं
 खप्रदेशीचिन्मयी चेतनगुणसन्नार जि० प्रदेशप्रदे
 शेरमिरही वर्गणाकर्मअपार जि० ॥ ३ ॥ पचरसा
 यनजावना ज्ञायितअतमतत्व जि० उपलताठंडी
 कनकता पामेउत्तमसत्व जि० ॥ ४ ॥ प्रथमभाव
 नाश्रुततणी त्रीजीतपतियसत्व जि० तुरीयएकता

भावना पंचमन्त्रावसुसत्व जि० ॥ ५ ॥ इमकरी
सर्वप्रदेशने विमलकस्याजिनराय जि० नामयथा
र्थविचारिने नमैस्वरूपनितपाय जि० ॥ ६ ॥ इ
तिविमलजिनस्तवनं ॥ ॥ ॥

पठेउन्नाथैने उवसग्गहरं कहेवो ।

॥ अथउपसर्गहरस्तोत्रलिख्यते ॥

उवसग्गहरंपासं पासंबंदाभिकम्मघणमुक्कं विस
हरविसनिन्नासं मंगलकल्लाणआवासं ॥ १ ॥ वि
सहरफुलिंगमंतं कंठेधारेइजोसयामणुओ तस्सग्गह
रोगमारी दुठजराजतिउवसामं ॥ २ ॥ चिठओ
दूरेमंतो तुज्जपणामोविवज्जफलोहीई नरतिरिय
सव्वजीवा पावंतिनदुक्कदोहग्गं ॥ ३ ॥ तुहसम्मत्ते
लद्धे चिंतामणिकप्पपायविप्पहिणुपावंतिअविग्घेणं
जीवाअयरामरंठाणं ॥ ४ ॥ इइसंथुअोमहायस न
त्तिप्परनिप्परेणहियणुण तादेवदिज्जवोहिं भवेत्तवे
पासजिणचंद ॥ ५ ॥ इति उपसर्गहरस्तोत्रंसंपूर्णं ॥

॥ पठेनमोत्युणंकहेवो ॥

॥ अथनमोत्युणंगाथा ॥

जंकिंचिनामतित्यं सग्गेपायालतिरियलोगंमि जा
इंजिणबिंबाइं ताइंसव्वाइंवंदामि ॥ १ ॥ एगाथा
कहीने पठे वली वेसीने नमोत्युणं कहेवो ॥

॥ अथनमोत्युणं ॥

नमोत्युणंअुरिहंताणं भगवंताणं आइगराणं ति
थयराणं सयंसंबुद्धाणं पुरिसुत्तमाणं पुरिससीहाणं

पुरिसवरपुडरीयाणं पुरिसवरगंधहृत्पीणं लोगुत्त
 माणंलोगनाहाणं लोगहियाण लोगपईवाणं लोगप
 ज्जोअगराणं अज्जयदयाणं चरकुदयाण मग्गदयाण
 सरणदयाणं वोहिदयाणं धम्मदयाणं धम्मदेसञ्जाणं
 धम्मनायगाणं धम्मसारहीण धम्मवरचाउरंतचक्कव
 हीणं अण्ण्यहिहयवरनाण दसणधराणं विउहत्तउमा
 णं जिणाणं जावयाणं तिन्नाणतारयाण बुद्धाणवोहि
 याणं मुत्ताणमोयगाणं सव्वन्नूणं सव्वदंसीणसिवमयल
 मरुअमणतमरकयमन्नावाहमपुणराविहिसिद्धिगड
 नामधेयं ठाणंसपत्ताण नमोजिणाणं ॥ इतिशक्रस्त
 वनसपूर्णं ॥ ॥ ॥

॥ पत्ते वली ऊजायैनें तीर्थस्तुति केहेवी ॥

॥ अथस्तीर्थस्तुति ॥

जेअइयातित्ययरा जेयभविस्साअणागएकाले जे
 आविवट्टमाणा तेसव्वेजावओनमिमो १ ॥ सुरकयम
 णुअकयंवा भुवणतिगेसासयचजंतित्यं तसयलमिह
 ठिओविज्ज मणवयणतणुहिपणमाम्मि ॥ २ ॥ ज
 त्यजिणाणजम्मो दिस्कानाणंचनिसिहियाजत्य जा
 यचसमोसरण ताओन्नूमीओवदामि ॥ ३ ॥ एवम
 सासयसासय पडिमाथुणियाजिणिदचंटाणं सिरि
 मंमहिदभुवणिद चटमुणिवंदथुअमहिया ॥ ४ ॥

॥ इतितीर्थस्तुति समाप्ता ॥

॥ अथकाव्य ॥

अष्टापदेश्रीआदिजिनवर वीरपावापुरवरु वास

पूज्यचंपानगरसीधा नेमरेवागिरिवरुं ॥ १ ॥ शम्भे
 तशिखरेवीसजिनवर मोक्षपींहोतामुनिवरुं चोवी
 सजिनवरनित्यवंदुं सयलसंघेसुखकरुं ॥ २ ॥ इति
 ॥ १ ॥ अशोकवृक्षःसुरपुष्पवृष्टि दिव्यध्वनिश्रामर
 मासनंच ज्ञामंलुंदुन्दुन्निरातपत्रं सत्प्रातिहार्याणि
 जिनेश्वराणां ॥ १ ॥ सकलकरमवारीमोक्षमार्गाधि
 कारी त्रिभुवनउपकारीकेवलज्ञानधारी ज्ञवियण
 जिननित्येसेविपुत्रक्तिज्ञावे इहचजिनजजंतांसर्व
 संपत्तिष्णावे ॥ २ ॥ इतिदेवस्तवनाना काव्य ॥

अथचोवीसतीर्थंकरना नाम लंठनसहितलिख्यते

तीर्थंकरना नाम	।	लंठननाम ।
१ श्रीऋषभदेव		वृषभ
२ श्रीअजितनाथ		हस्ति
३ श्रीसंनवनाथ		धोला
४ श्रीअभिनंदन		कपी, वानर
५ श्रीसुमतिनाथ		कुरंचपंखी
६ श्रीपद्मप्रज्ञ		राताकमल
७ श्रीसुपार्श्वनाथ		साधिया
८ श्रीचंद्रप्रज्ञ		चंद्रमा
९ श्रीसुविधिनाथ		मकर
१० श्रीशीतलनाथ		श्रीवक्र
११ श्रीश्रेयांशनाथ		खड्गी
१२ श्रीवासुपूज्यस्वामी		महिप
१३ श्रीविमलनाथ		वाराह

१४	श्रीअनंतनाथ	सीचाण
१५	श्रीधर्मनाथ	वज्र
१६	श्रीशांतिनाथ	मृगला
१७	श्रीकुंतुनाथ	ठाग
१८	श्रीअरनाथ	नंदावर्त
१९	श्रीमल्लिनाथ	कलश
२०	श्रीमुनिसुव्रतस्वामी	कूर्म
२१	श्रीनेमिनाथ	नीलोकमल
२२	श्रीनेमनाथ	शंख
२३	श्रीपार्श्वनाथ	सर्प
२४	श्रीमहावीरस्वामी	सिंह

इतिश्रीचोवीसतीर्थकरनामलंठनसहितसंपूर्ण ।

अथश्रीअरिहंतनीस्तुति ।

अन्ताणकोहमयमाण लोहमायारडयअरडय नि
 हासोगअलीयवयण चोरडयामच्छरजयाय ॥ १ ॥
 पाणिवहपेमकीला पसगहासायअसयढोसाए अ
 ठारसवीपणढा नमामिदेवाहिदेवत ॥ २ ॥ एहवा
 देवाधिदेव सुरासुरविहितसेव सर्वज्ञजगवंत जगना
 थजगजीवनातारक ॥ ३ ॥ कुगतिमारगनावार
 कनिरीहनिरकार निसगनिर्मसतढतकरुणासमुद्र
 ॥ ४ ॥ विश्वउपकारसागर अनतगुणनाआगर चो
 सठइद्रनापूजनिक वज्ररिपभनाराचसवयण ॥ ५ ॥
 समचतुरस्त्रसंस्थान अष्टसहसवरपुरुपलक्षणनाधर
 णहार समुद्रनीपरेगभीर मेरुपर्वतनीपरेंधीर ॥ ६ ॥

सखनीपरेंनिरंजन वायुनीपरेंप्रप्रतिवद्धविहार आ
 काशनीपरेंनिरालंघ्र खड्गीजीवनासंघनीपरेंएक॥७॥
 नारंडपंखीनीपरेंअप्रमत्तसिंहनीपरेंदुर्धर्ष वृषजनी
 परेंअठारसहससीलांगरथधुरंधर चंद्रमानीपरेंसौम्य
 कांति ॥ ८ ॥ सूर्यनीपरेंसमतेज कुंखीसंवलवसुंध
 रानीपरेंसर्वसह अनंतज्ञानअनंतदर्शन चोवीसअ
 तिअयकरीसंयुक्त ॥ ९ ॥ पैत्रीसजापागुणपरिक
 लित अष्टमहाप्रातिहार्य विराजमानपादपीठिका
 सहित सिंहासनढत्रत्रयचामरशोभायमान ॥ १० ॥
 पूठेंपाठलनामंडलदीपे तेजेकरेश्रीसूर्यजीपे श्रीअ
 रिहंतऊपरअशोकवृक्षकायाकरतोसंघातेंचाले धर्म
 ध्वजआगलळितिलहलहे ॥ ११ ॥ आकासगतध
 र्मचक्रजलहलें देवदुंदुजिस्वामीकेआर्गेवाजे श्रीअ
 रिहंतनीबाणीमेघनीपरेंगाजे जोजनहरणीबाणीअ
 मृतसमाणीसर्वभाषानुगामिनी ॥ १२ ॥ उठाहमु
 क्तिनगरीप्रतेंसार्थवाह एहवादेवाधिदेवअरिहंत
 गुणवंतभगवंत वीतरागवीतरूपृहपरमात्मापरमेश्व
 रपरमनिरंजन तेहनीगुणस्तुतिजणुं ॥ १३ ॥ इति
 अरिहंतनीस्तुतिसमाप्त ॥ ॥ ॥

॥ अथश्रीपार्श्वनाथनीस्तुति ॥

प्रभुपासजीताहरुंनांममीठुं त्रिहंलोकमांएटलुंसा
 रदीठुं सदासमरतांसेवतांपापनाठुं मनेमांहरेताह
 रुंध्यानबेठुं ॥ १ ॥ मनैतुमपासेंवसेरातदिवसे मुख
 पंकजनिरखवाहंहीसे धन्यतेघडीजेघडीनयनदीसे

जलोभक्तिभावेकरीवीनवीसे ॥ २ ॥ अहोएहससा
 रवेदुःखदोरी इंद्रजालमांचित्तलागीठगोरी प्रभूमा
 नियेवीनतीएकमोरी मुजेतारतुंतारवलीहारतोरी
 ॥ ३ ॥ सहोसुपनजजालमांसंधमोयो घडीआलमां
 कालरमतोनजोयो मुधाएमसंसारमांजन्मखोयो अ
 होघृततणेकारणेजलविलोयो ॥ ४ ॥ एतोन्नमरलो
 केसुआभ्रातिधायो जइसुकतणीचचुमाहेन्नरयो सु
 केजंबुजांणीगल्येदुःखपायो प्रभूलालचेजीवकोएम
 वायो ॥ ५ ॥ नम्योन्नर्मज्ञूलोरम्योकर्मजारी दया
 नर्मनीसर्ममेनविविचारी तोरीनर्मवाणीपरमसु
 खकारी त्रिहुंलोकनानाथमेनविसंजारी ॥ ६ ॥ विपय
 वेलडीसेलडीकरियजाणी नजीमोहदृष्टातजीतुज्ज
 वाणी एहवीभलोभूकोनिजदासजाणी प्रभूराखिये
 वाहिनीबाहिप्राणी ॥ ७ ॥ माहराविविधअपराधता
 कोकीसहीड प्रनुसरणआव्यातणीलाजवहीइं वली
 घणी २ वीनतीएमकहीडं मुळमानसपरमहसरही
 डं ॥ ८ ॥ कलश कृपामूरतीपासस्वामीसुगतिगामी
 ध्याइई अतिनगतिजावेविपतिजावेपरमसंपदपा
 ईड प्रभूमहिमासागरगुणविरागरपासअतरीकजेस्त
 वे तससकलमंगलजयजयारवअनंदवर्धनवीनवे
 ॥ ९ ॥ इतिपार्श्वस्तुति समाप्त ॥

॥ अथनगवतनीपूजाकरवासमयना ॥

नगवंतने नवे अगेतिलक करवासमयना दोहा ॥

॥ अथ दोहा ॥

जलझरीसंपुटपत्रमां युगलकिनरपूजंत ।
 रिषन्नचरणअंगूठडे दायकन्नवजलअंत ॥ १ ॥
 जानुवलंकाउसगरह्या विचस्यादेशविदेश ।
 खडा २ कैवललह्या पूजोजानुनरेस ॥ २ ॥
 लोकांतिकवचनेकरी वरस्यावरसीदान ।
 करकंडेप्रभुपूजनां पूजोन्नविवहुमान ॥ ३ ॥
 स्नानगयुंदोअग्रथी देखोवीर्यअनंत ।
 भुजावलंभवजलतस्या पूजोखंधमहंत ॥ ४ ॥
 रत्नत्रयगुणऊजली सकलसुगुणविसराम ।
 नाजिकमलनीपूजना करतांअविचलधाम ॥ ५ ॥
 हृदयकमलउपग्रमवलं वाल्यारागनेद्वेष ।
 हेमदहेवनखंछनें हृदयतिलकसंतोष ॥ ६ ॥
 सोलप्रहरदईदेशना कंठविवरवरतूल ।
 मधुरधुनीसुरनरशुणे तिणगलतिलकअमूल ॥ ७ ॥
 तीर्थंकरपदपुन्यथी त्रिभुवनजिनसेवंत ।
 त्रिभुवनतिलकसमाप्रभू जालतिलकजयवंत ॥ ८ ॥
 सिद्धशिलागुणऊजली लोकांतिकन्नगवंत ।
 वसियातिणकारणवहीं त्रिरसंख्यापूजंत ॥ ९ ॥
 उपदेशकनवतत्वना तिणनवअंगजिणंद ।
 पूजोवहुविधजावथी कहेशुभवीरमुणिंद ॥ १० ॥
 इतिश्री जिननवतिलकवर्णन दोहा समाप्त ॥

॥ अथ दोहा ॥

जिवछाजिनवरपूजिये पूजानाफलजोय ।

राजानमेंप्रजानमें आणनलोपेकोय ॥ १ ॥

कुंजेवांध्योजलरहे जलविनकुंजनहोय ।
 ज्ञानेवाध्योमनरहे गुरुविनज्ञाननहोय ॥ २ ॥
 गुरुदीवोगुरुदेवता गुरुविनघोरअधार ।
 जेगुरुवाणीवेगला रडवाडियाससार ॥ ३ ॥
 ज्ञावेंभावनज्ञाविये ज्ञावेंटीजेदान ।
 भावेंजिनवरपूजिये भावेकेवलज्ञान ॥ ४ ॥
 प्रभूनामकीनुपधी खरेमनसुखाय ।
 रोगपीठाव्यापेनही महादोषमिटजाय ॥ ५ ॥
 प्रभुपूजनकुहुंचल्यो केसरचदनसार ।
 नवअंगेपूजाकरी भवसायरऊतार ॥ ६ ॥
 पाचकोडीनेंफूलने पास्यादेशअप्रहार ।
 कुमारपालराजाथयो वरत्योजैजैकार ॥ ७ ॥

॥ इतिदोहा ॥

॥ अथमगलीककाव्य ॥

मंगलजगवान्वीरो मंगलगौतमप्रभु ।
 मंगलस्थूलजद्रादा जैनोधर्मस्तुमंगलं ॥ १ ॥
 डकजवूजगजाणिये वीजानेमकुमार ।
 त्रीजावीरवखाणिये चोथागौतमस्वाम ॥ २ ॥
 अगूठेअमृतवसे लब्धितणीजहार ।
 जोगुरुगौतमसमरिये मनवढितफलढातार ॥ ३ ॥
 अक्षीणमहानिशिलथ्य केवलश्रीकरांचुजे ।
 नामलक्ष्मीमुखेवाणी तांश्रीगौतमस्तवे ॥ ४ ॥

॥ इतिकाव्य ॥

॥ अथलोगस्तकाउसगकरवानी ॥

लोगस्सुज्जोत्तरे धम्मतिथ्ययरेजिणे । अरिहंते
 कित्तइस्सं चउत्तीसंपिकेवली ॥ १ ॥ उसभमजियं
 चवंदे संजवमभिनंदणंचसुमियंच पउमप्पहंसुपासं
 जिणंचचंदप्पहंवंदे ॥ २ ॥ सुविहिंचपुप्फटंतं सीय
 लसिज्जंसवासुपुज्जंच विमलमणंतंचजिणं धम्मंसतिं
 चवंदामि ॥ ३ ॥ कुंथुंअरंचमल्लिवंदेमुणिसुत्तयंन
 मिजिणंच वंदामिरिठ्ठनेमिं पासंतहवद्धमाणंच ॥ ४ ॥
 एवमएअमित्थुया विहूअरयमलापहीणजरमरणा
 चउत्तीसंपिजिणवरा तित्थयरामेपसीअंतु ॥ ५ ॥
 कित्तिअवंदिअमहिया जेतेलोगस्सउत्तमासिद्धा ॥
 आरुग्गबोहिलान्नं समाहिवरमुत्तमंदित्तु ॥ ६ ॥
 चंदेसुनिम्मलयरा आड्ढेसुअहियंपयासगरा । सा
 गरवरगंतीरा सिद्धासिद्धिममदिसंतु ॥ ७ ॥

॥ इतिलोगस्ससमाप्तं ॥

॥ अथप्रज्ञातिस्तवन ॥

अबतुंचेतनचेतले खणलाखीणोजाय । याजगमें
 तेरोकोइनहीं । तुंकिनकोनइंहें अब० ॥ १ ॥ ज
 ननीकामनीपीताजी बेटाबेटीनेजाई ज्युंपंखीटो
 लोमिले पीछेंउडीतेजाय अब० ॥ २ ॥ अंजलीज
 लसमअणउखो जरतकयोजगदीस । संव्यारंगसम
 जोवनवय अनित्यएवीसवावीस अब० ॥ ३ ॥
 जिनदासकहेउनकारणें छोडोमोहकोसंग । अनुभ
 वचितआदरीनें करलीयोसयगुरुसंग अब० ॥ ४ ॥

॥ अथप्रभातीयुं ॥

श्यांखनीयमेंआजसेत्रुंजोदीठोरे सवालाखटका
 नोदाडोरेलागेमुनैमीठोरे एआंकनी सफलथयोमा
 रामननोउमाहो वालामाराजवनोसांसोजागोरे न
 रगतियेचगतिदूरनिवारै चरणंप्रभुजीनेंलागुरे से
 त्रु० ॥ १ ॥ दूधपखालीनेकेसरघोरी वालामारा
 श्रीविमलाचलपूजोरे श्रीसिद्धाचलनयणेजांतां पा
 पमेवासीद्रुजेरे सेत्रुं० ॥ २ ॥ मानवजत्रनुलाहोली
 जे वालामारादेहडीपावनकीधीरे सोनारूपानेरेफू
 लेवधावु प्रेमप्रदङ्गणादीधीरे सेत्रुं० ॥ ३ ॥ डंडस
 रीखाएतीरथनी वालामाराचाकरीचितमांचाहेरे
 कायानीतेकष्टजटाली सूरजकुंठमानाघारे से०॥४॥
 समुखसुधरमासुरपतिआगे वालामारावीरजिणंद
 डमवोल्यारे तीनभुवनमांहेजोजोएहवु नहीकोएसे
 त्रुंजानेतोलेरे से० ॥ ५ ॥ काकरकांकरेश्रीसिद्धक्षे
 त्रे वालामारासाधुअनतासीधारे तेमाटेएतीरथमो
 टु नंधारअनताकीधारे से० ॥ ६ ॥ नाभीरायासुत
 नयणेजोता वालामारामेहअमीयरसवूठारे उदय
 रतनकहंआजहमारे पोतेआडीसरतुंठारे सेत्रुजोदी
 ठोरे सवालाखटकानोदाडोलागेमुनैमीठोरे ॥ ७ ॥

॥ इतिप्रज्ञातीजसमाप्त ॥

॥ अथप्रज्ञानीउ ॥

जबजिनराजकृपाकरे तवशिवसुखपावे अखय
 अनोपमसपदानवनिधिवरेआवे जब० ॥ १ ॥ ऐसी
 वस्तुगजतमेदिलशाताआवेसुरतरुविशिशिप्रमुख

जेजिनतेजेठिपावे ज० ॥ २ ॥ जनमजरामरणतणी
 दुखदूरगमावे मनचनसांजिनध्याननुं जलधरवरसा
 वे ज० ॥ ३ ॥ चिंतामणिरयणेंकरी कोंणकागउ
 ढावे तिममूरखजिनढोळीनें अवरकुंध्यावेज० ॥ ४ ॥
 ईळीजमरीसंगथी जमरीपदपावे तिमज्ञानविमल
 प्रचुध्यानथी जिनउपमाआवे जवजिनराजकृपाक
 रें तवशिवसुखपावे ॥ इतिप्रज्ञातीउ संपूर्ण ॥

॥ अथ प्रज्ञातीउ ॥

विषयवासनात्यागीचेतनसाचेमारगलागोरे ए
 ष्टाकणी, तपजपसंजमदानादिकसहु गिनतीएकन
 आवेरे इंद्रीसुखमेंज्योलौएमन वक्रतुरंगजिमधावे
 रे विष० ॥ १ ॥ एकएककेकारणचेतन वज्रतवहु
 तदुखपायेरे तेतोप्रगटपर्णेजगदीसे इणविधजावल
 खायेरे विष० ॥ २ ॥ मनमथवसमातंगजगतमें
 परवस्तादुखपावेरे रसनालुवधहोयेजखमूरखजाल
 पथ्योपढतावेरे विष० ॥ ३ ॥ ब्राजसुवासकाजसुन
 जमरा संपुटमांहेंबंधावेरे तेसरोजसंपुटसंजुतफुन
 करटोकेमुखजावेरे विष० ॥ ४ ॥ रूपमनोहरदेख
 पतंगा पडतदीपसांजायेरे देखोयाकोदुखकारनमें
 नयनजयेहैंसहायेरे विष० ॥ ५ ॥ श्रोत्रेंद्रीआसक्त
 मिरगला छिनमेंसीसकटावेरे एकएकष्टाशक्तजीव
 इम नानाविधदुखपावेरे विष० ॥ ६ ॥ पंचप्रवल
 वरतेनितजाकुं ताकुंकहाजुंकहीयेरे चिदानंदएवचन
 सु गीनें निजसुजावसांरहीयेरे विषयवासनात्यागी

चेतन साचेमारगलागोरे ॥ इति प्रभातीउं ॥

॥ अथप्रभातीउं ॥

पूरवपुन्यउदयकरिचेतन नीकानरत्रवपायारे ए
 आकणी, दीनानाथदयालदयानिधि दुर्लभअधिकव
 तायारे दशदृष्टांतेदोहिलोजाकुउत्तराध्ययनेगायारे
 पू० ॥ १ ॥ अरवसरपायविषयरसराचत तेतोमूढ
 कहायारे कागउठावनकाजविप्रजिम डारमणीपत्रं
 तायारे पू० ॥ २ ॥ नदीगोलपापाणन्यायकर अर्द्ध
 वाटतुंआयारे अरथसुगमआगलरहीतिनकुं जिन
 कंकुमोहघटायारे पू० ॥ ३ ॥ चेतनच्यारगतीमेनि
 श्रे भोक्तृद्वारएकायारे करतकामनासुरपतियाकु जि
 नकुंअनर्गलमायारे पू० ॥ ४ ॥ रोहणगिरिजिमरत
 नखाणतिम गुणसहुयामेसमायारे महिमामुखथीव
 रणेंजाकी सुरपतिमनरांकायारे पू० ॥ ५ ॥ कल्प
 वृक्षसमसंजमकेरी अतिशीतलजिहांक्यायारे चरण
 करणगुणधारमहामुनि मधुकरमनलोजायारे पू०
 ॥ ६ ॥ यातिनविनतिहुकालकहोकिम साचासुख
 निपजायारे अरवसरपायनचूकचिदानठ शतगुरुयो
 दरसायारे पू० ॥ ७ ॥ ॥ ॥

॥ इतिप्रभातीस्तवनासमाप्ता ॥

॥ अथआवलजुलीनास्तवननवलिख्यते ॥

॥ स्तवनप्रथमप्रारंभ ॥

केसरवरणोहोकेकाढीकसूत्रोमारालाल । एटेशी
 गोयमनाणीहोकेकहेसुणप्राणी मारालाल जिनवर

वाणीहोकेहियहेंआणीमारालाल आसोमासेंहोके
 मनमेंउल्लासें मारालाल नवपदध्यासेंहोकेअंगउल्ला
 सें मा० ॥ १ ॥ आंविलकीजेहोकेजिनपूजीजे
 मा० जापजपीजेहोकेदेववांदीजे मा० आवनाजा
 वोहोकेसिद्धचक्रध्यावो मा० जिनगुणगावोहोशि
 वसुखपावो मा० ॥ २ ॥ श्रीश्रीपालेंहोकेमैणावा
 ली ध्यानरसालीहोरोगजटाली मा० सिद्धचक्रध्या
 योहोकेरोगगमायो मा० मंत्रआरायोहोकेनवपद
 पायो मा० ॥ ३ ॥ भामनीनोलीहोकेपहेरपटोली
 मा० सहियरटोलीहोकेकुंकमघोली मा० थालक
 चालीहोकेजिनवरखोली मा० पूजीप्रणमीहोकेकी
 जेनली मा० ॥ ४ ॥ चैत्रीआसोहोकेमननेउल्लासें
 मा० नवपदध्यासेंहोकेशिवसुखपास्यें मा० उत्तम
 सागरहोकेपंडितराया मा० शेवककांतिहोकेबहुसु
 खपाया मा० ॥ इति नवपदप्रथमस्तवन ॥ १ ॥

॥ तवनद्वितीय ॥

आठेलालनीदेशी श्रीनवपदमहिमासार सांजल
 जोनरनार आठेलाल हेजधरीआराधीयेतोपामो
 नवपार पुत्रकलत्रपरीवार आ० नवपदमंत्रआरा
 हीये ॥ १ ॥ आसोमासविचार नवआंविलनिरधा
 र आ० विधस्युंजिनवरपूजीये अरिहंतसिद्धपदसा
 र गुणणोजीतेरहजार आ० नवपदनोइमकीजीये
 ॥ २ ॥ मयणसुंदरीश्रीपाल आराध्योततकाल आ०
 फलदायकतेहनेथयो कंचनवरणीकाय देहीतेहनी

धाय आ० श्रीसिद्धचक्रमहिमाकह्यो ॥ ३ ॥ इमसां
 जलिसज्जनरनार आराहोनवकार आ० हेजधरी
 चैत्रमासवलीएहनवपदस्युंधरोनेह आठेलाल पूजो
 द्वेशिवसुखघणु ॥ ४ ॥ इणपरैगौतमस्वाम नवनि
 धिजेहनेनाम आ० नवपदमहिमावखाणीउ उक्त
 मसागरसीस प्रणमेंतेनिसदीस आ० तवपदमहि
 माजेणेंजाणियो ॥ ५ ॥ इतिसिद्धचक्रस्तवन ॥ २ ॥

॥ अथदृतीय ॥

सीतातेरूपैरूप्रणी एदेशी श्रीवीरजिणंदवखा
 ग्यो तिहांगौतमगणधरजाण्योहो नवपदध्याइ श्री
 श्रीपालनरेसें मयणायेंगुरूउपदेसेरे नव० ॥ १ ॥
 श्रीसिद्धचक्रआराध्यो तोसयलपदारथपायोहोन०
 आसोमासेकीजें सुदिसातमजिनपूजीजेहो न० ॥ २ ॥
 अष्टकमलदलथापी महिमाजसत्रिभुवनव्यापीहो
 न० मध्यदलेजिनध्यानें ध्यायोन्नविधवलेध्यानेरे
 न० ॥ ३ ॥ पूरवदिसिसिद्धबाजें रातेतनुतेजविरा
 जेरे न० आचारजपटत्रीजें जिमसोवनवांनकही
 जेरे न० ॥ ४ ॥ पश्चिमदिसिउवकाथा नीलेतनु
 वांनसोहायरे न० साधुसकलघनवाने उत्तरदिसि
 ध्यावोध्यानेरे न० ॥ ५ ॥ नाणअग्निक्वणध्यावो
 जिमअत्यंतसुखतुम्हेपावोरे न० दसणआराहोप्रा
 णी नैऋतदिवसेमनआणीरे न० ॥ ३ ॥ वायव्य
 कूर्णेंकहीजें च्यारितेध्याईसुखलीजेरे न० ईशानेत
 पध्यावो उज्जलसमकितसुखपावोरे न० ॥ ७ ॥

आसोचैत्रजमासें जपतां ऋद्धि आवेपासेरे न० वि
धि सुदेववां दीजे श्रीजिनपूजारचीजेरे न० ॥ ८ ॥
नवषट्जापजपीजे आं विलतपनवदिनकीजेरे न०
श्रीसिद्धचक्रसेवीजे पंचामृतनवकरीजेरे न० ॥ ९ ॥
चउदपूर्वनासार एमंत्रवक्रोनवकार न० बुधउत्त
मसागरराया सीसकांतिसागरसुखपायारेन० ॥ १० ॥

॥ इति सिद्धचक्र स्तवनं ॥

किसकेचैलेकिसकेपूत एदेशी सेवोरेभविजावेनव
कार जपेरेश्रीगौतमगणधार ऋविसांजलो हारेसंप
दधाय ऋ० हारेसंकटजाय ऋ० आसोनेचैत्रेहरष
शुपार गुणगोगुणीजेतेरहजार ऋ० ॥ १ ॥ च्यार
वररुनेवलीषट्मास ध्यानधरोभविजावेविशेषऋ०
ध्यायोरेभयणसुंदरीश्रीपाल तेहनोरोगगमायोतत
काल भ० अष्टकमलदलपूजारसाल करीरेनमणक्यां
ट्योततकाल ऋ० सातसेमहीपतितेहनेरेध्यान देही
रेपासीकंचनवान ऋ० ॥ ३ ॥ एहनोरेमहिमाकहि
तांनावेपार समरोरेतिणनवकार भ० इहजवपरभ
वर्देसुखवास बज्रपामेलच्छोलीलविलास ऋ० ॥ ४ ॥
जागीरेप्राणीलाञ्छनंत सेवोरेसुखदायकएमंत्रऋ०
उत्तमसागरपंडितसीस सेवोरेकांतिसागरनिसदीस
भ० ॥ ५ ॥ इतिस्तवनं ४ ॥ ॥ ॥

॥ अथ पंचम स्तवनं ॥

ऋवियाश्रीसिद्धचक्रआराधो तुमेमुक्तिमारगने
साधो एनरऋवहुलंजलाधोहीलाल ॥ १ ॥ नवष

दजापजपीजे त्रिंशद्वेववादीजे तिहुंकालेजिनपू
 जीजे आंत्रिलतपनवदिनकीजेहोलाल न० ॥ २ ॥
 शुद्धिआशुचैत्रजमासे तपसातिमथीअभ्यासे पदसे
 व्यांपातकनासेहोलाल न० ॥ ३ ॥ मयणानेनृपश्री
 पाले आराध्योमत्रउजमाले एहदुखदोहगनेटालेहो
 लाल न० ॥ ४ ॥ एहनीजेसेवासारे तसमयगलगा
 जेवारे एतोनीतअनीतनिवारेहोलाल न० ॥ ५ ॥
 मिथ्यातविकारअनिष्ट विषयजायेदोपीदुष्टहोलाल
 एणेसेव्यासमकितडुष्टहोलाल न० ॥ ६ ॥ जसवंत
 जिनेद्रसुसाखे अविद्यासिद्धचक्रनागुणसाखे तेज्ञान
 विनोदरसचाखेहोलाल न० ॥ ७ ॥ इतिस्तवनपचम५

॥ अथपष्टस्तवन ॥

जगजीवनजगवालहो एदंशी श्रीसिद्धचक्रआ
 राधीये शिवसुखफलसहकारलालरे ज्ञानादिकत्रण
 रत्ननु तेजचढावणहारलालरे श्रीसि० ॥ १ ॥ गोत
 मपूढकेहो वीरजिणढविचारलालरे नवपदमंत्रआ
 राधतां फललहेअविक्रअपारलालरे श्रीसि० ॥ २ ॥
 धर्मरथनाचारचक्रढे उपशमनेसुविवेकलालरे सव
 रत्रीजोजाणीये चौथोसिद्धचक्रढकलालरे श्रीसि०
 ॥ ३ ॥ चक्रीचक्ररयणनेवले साधेसयलढखंडलालरे
 तिमसिद्धचक्रप्रभावथी तेजप्रतापअखडलालरे श्री
 सि० ॥ ४ ॥ मयणानेश्रीपालजी जपतावहुफलढी
 धलालरे गुणजसवतजिनेदना ज्ञानविनोदप्रसिद्ध
 लालरे श्रीसिद्ध० ॥ ५ ॥ इतिस्तवन ॥ ६ ॥

॥ अथस्तवनंसप्तमं ॥

चिंतामणस्वामीसाचासाहिवमेरा एदेशी आरा
होप्राणीसाचीनवपदसेवा एआ० नवनिधिआपे
नवपदसेवोइमभाषेश्रीजिनदेवा आ० ॥ १ ॥ श्री
सिद्धचक्रधरोनितदिलमें जैसेगजमतरेवा आ० २॥
अरिहंतादिकएकपदजपतां हारेलहीर्येंसुखसदेवा
आ० ॥ ३ ॥ समुदितजपतांकिमकरनकरे सुरसुख
द्रुमफललेवा आ० ॥ ४ ॥ जिनेंद्रज्ञानविनोदप्रसं
गेहरषितद्योनितमेवा आ० इतिसिद्धस्तवनं ७ ॥

॥ अथअष्टमस्तवनं ॥

रागसारंग ।

गौतमपूढतश्रीजिननाषत वचनसुधारसखान
की बलिहारीनवपदध्यानकी ॥ १ ॥ नवपदसेवे
नवमेस्वर्ग पावतरिद्धिविमानकी ब० ॥ २ ॥ या
केमहिमावल्लभहमकुं जैसेजसोदाकानकी ब० ॥ ३ ॥
पावरूपसरूपमदनसो देहीकंचनवानकी ब० ॥ ४ ॥
याकीध्यानहृदयजवआवत उपजतलहरीज्ञानकी
ब० समकितजोतीहोवेदिलभीतर जैसेलोकमेंभान
की ब० ॥ ५ ॥ जिनेंद्रज्ञानविनोदप्रसंगे त्तिक
रोन्नगवानकी ॥ इतिस्तवनं ॥ ८ ॥ ॥

॥ अथनवमंस्तवनं ॥

पूजपधारोमरुदेशें एदेशी नवपदमहिमासांजलो
वीरनाषेहोसुणोपरखदावारके एसरिखोजगकीन
ही आराहोहोशिवपददीदारके न० ॥ १ ॥ नवश्री

लीआं विलतणी अवि करियें होमनने उल्लासके जोमी
 सयल ब्रह्म ब्रत धरो नित सुणिये हो श्रीपालनोरासके
 न० ॥ २ ॥ नवविध पूर्वकतपकरी ऊजमणुहोकीजे
 विस्तारके साहामीसामणपोखीये जिमलहिये हो अ
 वनोविस्तारके न० ॥ ३ ॥ नरसुखसुरसुखपामीये
 वलिपामे हो अ व अ व जिनधर्म अनुक्रमे शिवपदपणल
 हे जिहांमोटा हो अ व्ययसुखसर्मके न० ॥ ४ ॥ सां
 अली अ वियणदिलधरो सुखदाई हो नवपद अधिकार
 के वचनविनोदजिनेंद्रना मुऊहो जो हो अ व अ व अ
 धारके नवपदमहिमासां अ लो ॥ ५ ॥ इति सिद्धचक्र
 स्तवनसपूर्ण ॥ ॥ ॥

॥ अथ सिद्धपदस्तवन ॥

श्रीगौतमस्वामी पृच्छाकरे विनयकरीसीसनमाय
 प्रभुजी अविचलथानकमे सुख्यो । कृपाकरीमोयव
 तायप्रभुजी शिवपुरनगरसोहामणु ॥ १ ॥ अठ
 करमअलगाकरी साख्याआतमकाम प्र० बूटास
 सारनादुखथकी रेवानोकिहाठाम प्र० शिव० ॥ २ ॥
 वीरकहे उर्द्धलोकमा सिद्धशिलातणोठामहोगौतम ।
 सुरगपुरीतेऊपरे तेहनांवारेनामहोगौतम शि० ३ ॥
 लाखेपेसतालीसजांजना लांवीपोलीजाणहो गौ०
 आठजोजनजाडीविचेठेडेमंखपखज्युजाणहोगौ०
 शि० ॥ ४ ॥ उजलाहारमोतीतणा गोदुग्धसंखप्र
 माणहो गौ० तेथकीऊजलीअतिघणी उलटकुत्र
 सठाणहो गौ० शि० ॥ ५ ॥ अरजणस्वर्णसमदीप

ती गठारीमठारीजाणहो गौ० फटकरत्नथकीनिर
 मली सुंझालीअत्यंतवखाणहो गौ० शि० ॥ ६ ॥
 सिद्धशिलाउलंघीगयां अंधररह्यासिद्धराजहो गौ०
 अलोकसुंजाईअध्या साख्याआतमकाजहोगौ०शि०
 ॥ ७ ॥ जन्मनहीमरणनही नहीजरानहीरोगहोगौ०
 वेरीनहीमित्रनही नहीसंजोगविजोगहो गौ०शि०
 ॥ ८ ॥ भूखनहीतरखानही नहीहरपनहीसोकहो
 गौ० । कर्मनहीकायानही नहीविषयारसयोगहो
 गौ० शि० ॥ ९ ॥ शब्दरूपरसगंधनही नहीफरस
 नहीवेदहो गौ० । बोलेनहीचालेनही मॉनपणुंन
 हीखेदहो गौ० शि० ॥ १० ॥ गामनगरएकोएन
 ही नहीवसतीउजाडहो गौ० । कालतिहांवरतेनही
 नहीरातदिवसतिथवारहो गो० शि० ॥ ११ ॥
 राजानहीप्रजानही नहीठाकुरनहीदांसहो गौ० ।
 मुक्तिमांगुरुचेलोनही नहीलघुवडाईवासहो गौ०
 शि० ॥ १२ ॥ अनंतासुखमांकीलीरह्या अरूपीजो
 तप्रकाशहो गौ० । सहुकोईनेंसुखसारीखा सचला
 नेअविचलराजहो गौ० शि० ॥ १३ ॥ अनंतासि
 ष्टमुगतेगया वलीअनंताजायहो गौ० शि० ॥ १४ ॥
 केवलज्ञानसहीतळे केवलदर्शनखासहो गौ० । द्वा
 यकसमकितदीपता कदहोनहीवेउदासहोगौ०शि०
 ॥ १५ ॥ सिद्धस्वरूपजेनुलखे आणीमनवैरागहो
 गौ० । शिवरमणीवेगेवली नयकहैसुखअथागहो
 गौ० शिवपुरनगरसुहामणुं ॥ १६ ॥ ॥

॥ अथपचतीरथीनीआरतीलिख्यते ॥

पहेलीआरतीप्रथमजिणदा सेत्रुजेमंडणत्रुपत्र
जिणदा श्रीसिद्धाचलतीर्थेआव्या पूर्वनवागुत्रुवि
कमनजाव्या आरतीकीजेश्रीजिनवरकी ॥ १ ॥ दु
सरीआरतीसंतिजिणदकी सतिकरेप्रभुशिवमारग
की पारेवोजिणेशरणेराख्यो केवलपामी धर्मप्रका
स्यो आ० ॥ २ ॥ तीसरीआरतीश्रीनेमनाथ राजु
लनारीतारीनिजहाथ सहसपुरुपसुंसयमलीधो करी
निजआतमकारजसीधो आ० ॥ ३ ॥ चोथीआ
रतीचिहुंगतिवारी पारसनाथत्रुविकहितकारी गो
डीपाससंखेसरपास त्रुविजननीतेपूरेआस आ० ४ ॥
पांचमिआरतिश्रीमहावीर मेरुपरेजिमरह्याधीर
साढावारवरसतपतपिया कर्मखपावीशिवपुरवासि
या आ० ॥ ५ ॥ इणपरप्रभुजीनीआरतिकरसे सुभ
परिणामेशिवपुरवरसेइणिपरेजिनजीनीआरतीगा
वे शुत्रपरिणामेशिवपुरजावे आ० ॥ ६ ॥ करजो
रीसेवकडमयोले नहीकोईमाराजिनजीनेतोलेआ०
॥ ७ ॥ इतिआरतीसपूर्ण ॥ ॥ ॥

॥ अथमगलीकटीपक ॥

आजघरेनाथपधास्या कीजेमगलचार आ० ।
पहिलेमगलप्रभुजीनेपूजु घसिकेसरघनसार आ०
॥ १ ॥ वीजेमगलअगरउखेवुं कठेठवुफूलहारआ०
त्रीजेमंगलआरतीऊतारु घटवजावुरणकार आ०
॥ २ ॥ चोथेमगलप्रनुगुनगाउं नाटिकथइथडकार

आ० । रूपचंद्रकहेनाथनिरंजन चरनकमलजाउं
 वार आ० ॥ ३ ॥ इतिगीतं ॥ ॥ ॥
 मंगलीकदीवोमंगलीकदीवो आरतीउतारीनेवहु
 चिरजीवो । सोहामणुंघरपर्वदिवाली अंबरखेलेअ
 बलाबाली । दिपालज्ञणेइणेदेवअजुआली भावेन
 गर्तेविघननिवारी । दीपालज्ञणेइणेकलिकाले आ
 रतीऊतारीराजाकुंअरपालें । तेवरमंगलीकजेघर
 मंगलीक चतुर्विधसंघघरमंगलीकदीवो आरती० ॥
 इतिमंगलीकदीपकसंपूर्ण ॥ ॥ ॥

॥ अथआरतीमोटी ॥

पेलीरआरतीप्रथमजिणंदा सेत्रुंजेमंडणत्रुषभ
 जिणंदा ॥ १ ॥ दूसरीआरतीमरुदेवीनंदा जुगला
 रेधरमनेवारकरंता जेजेआरतीआदजिणंदा । ती
 सरीआरतीत्रिभुवनमोहे रत्नसिंहासनमाराप्रभुजी
 नेसोहे जे० ॥ २ ॥ चौथीरेआरतीनितनवपूजा दे
 वत्रुषन्नदेवअवरनहिदूजा जे० पांचमीआरतीप्र
 भुजीनेसोहे प्रभुजीनागुणसेवकइमबोले जे० ॥ ३ ॥
 आरतीकीजेप्रभुशांतिजिणंदकी हरणलंछनकीमे
 जाउंबलिहारी । विश्वसेनअचराकीनंदा शांतिजि
 णंदमुखपूनमचंदा जे० ॥ ४ ॥ आरतीकीजेप्रभु
 नेमजिणंदकी शंखलंछनकीमेंजाउंबलिहारी । समु
 द्रविजयशिवादेवीकोनंदा नेमजिणंदमुखपूनमचं
 दा जे० ॥ ५ ॥ जेजेआरतीनेमजिणंदकी । आर
 तीकीजेप्रभुपासजिणंदकी । फणीदलंछनकीमेंजाउं

वलिहारी अश्वसेनवामादेवीकोनदा पासजिणंद
 मुखपूनमचंदा जे० ॥ ६ ॥ आरतीकीजेमहावीर
 जिणदकी सीहलठनकीमेजाउवलिहारी सिद्धार
 थरायात्रिसलादेवीकोनंदा वीरजिणदमुखपूनमच
 दा जे० ॥ ७ ॥ आरतीकीजेप्रभुचोवीसजिणंदकी
 चोवीसेलठनकीमेजाउवलिहारी चोवीसेजिणंदमु
 खपूनमचदा जेजेआरती चो० ॥ ८ ॥ करजोडीसे
 वकइमवोले नहीकोइमाराप्रभुजीनेतोले जेजे० ॥

॥ इतिआरतीसंपूर्ण ॥

॥ श्रीचकेसरीमातानीआरती ॥

जेजेआरतीदेवीतुमारी नितप्रणमंहुंतुमंचरणारी
 जेजे० ॥ १ ॥ श्रीसिद्धाचलगिरिरिखवाली नामच
 केसरीजगसौख्याली जेजे० ॥ २ ॥ विधिपद्मगठ
 नीशासनदेवी सकलश्रीसंघनेसुखकरेवी जे० ॥ ३ ॥
 नीलवट्टीलकीरत्नविराजे कानेकुंठलरविशाश्रिता
 जे जे० ॥ ४ ॥ वाहेंब्राजुवधवेरखासीहै नीलवरण
 सुचकेमनमोहै जे० ॥ ५ ॥ सोवनमयनितचूनडी
 खलके । पांणूघरडाघमघमघमके जे० ॥ ६ ॥
 वाहनगरुडचढ्यावहुप्रेमेंतुजगुणपारनपाउंकेमे जे०
 ॥ ७ ॥ चूनकीजडामांदेहअतिदीपे नवसरहारेजग
 सऊजीपे जे० ॥ ८ ॥ नितनितकानीआरतीउतारे
 रोगसुगयभयदूरनिवारे जे० ॥ ९ ॥ तसघरपुत्रपु
 त्रादिककाजे मनवठितसुखसंपदआपे जे० ॥ १० ॥
 देवचंद्रमुनिआरतिगावे जयोजयोमगलनितवधा

वे ॥ ११ ॥ जे० इतिश्रीचकेसरीनीश्री० संपूर्ण ॥

॥ हवेश्रावकनीकरणी ॥

श्रावकतुंडठीपरजात चारघणीलेपाठलीरात म
नमांसमरोश्रीनवकार जिमपामोजवसायरपार क
वणदेवकवणगुरुधर्म कवणश्रुमारेलेकुलकर्म कव
णश्रुमारेलववसाय एहवुंचितवजोमनमांय ॥ २ ॥
सामायकलेईमनसुष्ठु धर्मतणीहीयठेधरीबुष्ठु पठि
कस्यणोंकरजेरयणीतणों पातिकश्रुआलोजेश्रापणुं३॥
कायाशक्तिकरोपचखाण सूधेपालोजिनवरश्राण
नणजेगुणजेतवनसज्जाय तेणहुंतीनिस्तारोथाय४॥
चीतारेनितचौदेनियमपालेजीवदयातिहांसीमप्रजा
तेंउठीचोवीसंधोकरे श्रुनंतचोवीसीध्यानजधरे५॥
देहरेजाइजुहारोदेव द्रव्यजावस्युंकरजोसेव पूजाक
रतांलाजश्रुपार प्रभुजीमोटासुक्तिदातार ॥ ६ ॥
उपासरेगुरुवंदणजाय सुणजेवखाणसदाचितलाय
निरदूषणसूळंतोश्राहार साधूनेदेजोसुविचार ॥७॥
सामीवच्छलकरजेघणा मोटासगपणस्वामीतणा दु
खियाहीणादीणादेख करजेतासदयासुविशेष ॥८॥
घरसाहंतुंदेजेदान मोटास्युंमकरोअग्निमान गुरुनें
मुखलेइश्राखणी धर्मममेलीश्राएकेघडी ॥ ९ ॥ वा
रुसुधकरजेव्यापार नुंठाश्रधिकानोपरिहार सन्नरि
शकेहनीकूडीसाख कूडामुखथीकथनसज्जाख ॥ १० ॥
श्रुनंतकायकहीयेवत्रीस श्रुनदवावीसेंविश्रावीसए
भक्षणनविकीजेकिमें काचाकूणाफलमतजमें ११॥

रात्रीभोजननोबहुदोष जाणीनेकरजोसतोप साजी
 साबूलोहनेगली मधधावडीमतवेचोवली ॥ १२ ॥
 वलीमकरावीरंगणपास । दूखणघणाकह्याबेतास
 पाणीगलजोवेवेवार अणगलपीतांदोपअपार १३ ॥
 जीवाणीनीकरेजतंन पातिकळांणीकरजोपुन्य लां
 णाडधणचूलोजोय वावरजोजिमपापनहोय ॥ १४ ॥
 घृतनीपरवावरजोनीर अणगलनीरमधोजोचीरवा
 रेव्रतसूधापालजे अतीचारसघलाटालजे ॥ १५ ॥
 कहीयेपनरेकर्मादान पापतणीपरहरज्योखाण शी
 समलेजोअनरथदंठ मिथ्यामेलमामधोजोपिठ १६
 समकितसुधहीयफेराखजे वोलविचारीनेजाखजे उ
 त्तमठामेंखरचोवित्त परउपगारधरेशुधचित्त ॥ १७ ॥
 तेलतक्रघृतदूधनेदही उघाळामतमेलोसही पाचेति
 थमकरोआरज्ज पालोसीलतजोमनठज्ज ॥ १८ ॥
 दिवसचरमघडीकृतेचोवीहार चारेआहारतणोपरि
 हार चारसरणांकरीद्रढसुंजे सागारीअणसणलेंजे १९
 करेमनोरथमनएहवा तीरथसेत्रुजाजेहवा संमेतशि
 खरआवूगिरनार जेभेटेतेधनअवतार ॥ २० ॥ आव
 कनीकरणीठेएह एहधीलहीयेजवनीठेह आठेकर्म
 करीपातला पापतणाढूटेआमला ॥ २१ ॥ वारू
 लहीयेअमरविमान अनुक्रमेलहीयेशिवपुरठाम क
 हेमुनिकानसीखामणएह उत्तमजीवपालोधरीनेह
 ॥ २२ ॥ इति श्रावकनीकरणीसपूर्ण ॥ ॥
 ॥ अथ रात्रिभोजननी सिंहाय ॥

पुन्यसंयोगेमानवन्नवलाधो साधोऽप्रातमकाज
 पयारसविषसरिसोजाणो इमन्नाषेजिनराजरे प्र
 णी रात्रीन्नोजनवारो ॥ १ ॥ आगमवाणीसांभर्ल
 करीनें समकितगुणसंज्ञारोरे प्राणी । रात्रीभोज
 वारो ० ॥ दानसनाननेऽ्याहुतिभोजन एटलुंरा.
 कीजे एसविकरवुंसूरजसाखे नितवंचनसमकीजेर
 प्राणी ० ॥ २ ॥ पशुपंखीउत्तमपणपाले रात्रीन्नो
 जनटाले तमेतोमानवनामधरावो केमसंतोषनऽ्या
 णोरे प्रा ० ॥ ३ ॥ वावीसअन्नद्वरयणीन्नोजन दो
 षकह्यापरधान । तेणेकारणेरात्रीमतजमजो जोहो
 यहियडेसांनरे प्रा ० ॥ ४ ॥ जुंकीळीनेंकरोलीतुमा
 खी तेन्नोजनमांऽ्यावे कोढजलोदरवमनकरावे ए
 सारोगउपजावेरे प्रा ० ॥ ५ ॥ कुन्तुंभवजीवहिंसा
 करतां पातिकजेहउपावे । तेहवुंएकतलावफोळवा
 मां दूषणसुगुरुबतावेरे प्रा ० ॥ ६ ॥ एकलोतरन्नव
 लगंसरोवरफोड्यां एकदवदीधेषाप । अठलोतर
 न्नवलगेदवदीधां कुवणजनोव्यापाररे प्रा ० ॥ ७ ॥
 एकसोचोमालीसन्नवलगकीधां कुवणजनांव्यापार
 तेवुरेएककलंकदीधामां दोषकह्यारेअपाररे प्रा ०
 ॥ ८ ॥ एकसोएकावनन्नवलगदीधां कूडाकलंकऽ्य
 पार । तेवुरेएकशीलभांग्यामां दोषकह्योनिरधार
 रे प्रा ० ॥ ९ ॥ एकसोनवाणुंभवलगन्नांग्या शील
 विषयसंबंध । तेवुरेएकरात्रेजमवामां कर्मनिकाचि
 तबंधरे प्रा ० ॥ १० ॥ रात्रीन्नोननादोषघणाले क

हेतांनाविपार । केवलीकहेतांपारनञ्चावे पूरवको
 क्रमकाररे प्रा० ॥ ११ ॥ एहवुंजाणीनेउत्तमप्राणी
 नितचोयीहारकरीजे मासेमासेमासखमणनुं लाजे
 शिवेधलीजेरे प्रा० ॥ १२ ॥ मुनिवसतानीएहिसी
 खामण सांभलजोनरनारी । शिवगतितणासुखवि
 लसो मुक्तितणांअधिकारीरे प्रा० ॥ १३ ॥ ॥

॥ इतिश्रीरात्रिजोजननीसिंहायसमाप्त ॥

॥ अथ क्रोधनीसिंहाय ॥

कडुवाफलढेक्रोधनां ज्ञानीइमबोले रीसतणांर
 सजाणजो हलाहलतोले कडुवा० ॥ १ ॥ क्रोधेको
 ढपूरवतणु सजमफलजाय । क्रोधसहितजेतपकरे
 तेतालेखेनथाय क० ॥ २ ॥ साधुघणुंतपियोहतो
 धरतोमनवैराग । शिष्यनेक्रोधकीधेथके चडको
 सीयोनाग क० ॥ ३ ॥ आगउठेजेघरथकी पेहेलुं
 तेवाले । जलनुजोगजोनविमले तोपासेपरजाले
 क० ॥ ४ ॥ क्रोधतणीगतिएहवी कहेकेवलनाणी
 हानीकरेसर्वहेतने जालवजारेप्राणी क० ॥ ५ ॥
 उदयरतनकहेक्रोधने काढजोगलसाही । कायाक
 रजोनिरमली उपसमरसन्याडं क० ॥ ६ ॥ ॥

॥ इति क्रोधसिंहाय संपूर्ण ॥

॥ अथ मानसिंहाय ॥

रेजीवमाननकीजीए मानेविनयनञ्चावे । विन
 यविनाविद्यानही तोसमकितकिमपावं । रेजीव०
 ॥ १ ॥ समकितविनाचारित्रनही चारित्रविनान

हीमुक्ति । मुक्तिविनासुखसाध्वता किमलहीयेयुक्ति
 रेजीव० ॥ २ ॥ विनयवडोसंसारमां गुणमेंअधि
 कारी । सरवेगुणजायेगली चित्तजुनुविचारी । रे
 जीव० ॥ ३ ॥ मानकखोजोरावर्णे तोरामेमाख्यो ।
 दुर्जाधनकौरवेकरे अंतसहीहाख्यो । रेजीव० ॥ ४ ॥
 मूकालाकडसारिखो दुखदायककटो । उदयरतनक
 हेमानने देज्योदेसवटो । रेजीवमा० ॥ ५ ॥ ॥

॥ इतिमाननीसिंहायसंपूर्ण ॥

॥ अथ मायानीसिंहाय ॥

प्रथमगोवालीयातणेभवेजी एदेशी, समकितनुं
 बीजजाणज्योजी सत्यवचनसाक्षात् । साचामांस
 मकितवसेंजी कूडामांमिथ्यात्वरे प्राणी० मकरोमा
 यालिगार ॥ १ ॥ मुखमीठोखोटोमनेंजी कूळकपट
 नोरेकोट । जीभेंजेकांडंकहेजी चितमांहेताकेचोठरे
 प्रा० ॥ २ ॥ मक० । आपघरेजेआघोपळेजी पण
 नधरेविसवास । मेलनठंमेनतणोजी एमायानो
 पासरे प्रा० ॥ ३ ॥ मक० । जेहसुंमांहेंप्रीतलीजी
 तेहसुंरहेप्रतिकूल । मननविमूकेआमलोजी एमा
 यानुंमूलरे प्रा० ॥ ४ ॥ मक० । तपकीधोमायाकरी
 जी मित्रस्युराखोरेभेद । मल्लिजिणेसरजाणज्योजी
 पाम्याअस्त्रीवेदरे प्राणी० ॥ ५ ॥ मक० । उदयर
 तनकहेसांजलोजी मेलहीमायानीबुद्ध । सुगतपुरी
 जावातणोजी एकेमारगच्छरे प्रा० ॥ ६ ॥ मक०
 कमरोमायालिगार ॥ इतिमायासिंहाय ॥ ॥

॥ अथ लोन्ननी सिज्जाय ॥

इँडरआंवाआंयलीरे एदेशी , लोन्ननकरियेप्राणि
 यारे लोन्नवुरोसंसार ॥ लोन्नसरीखोजगमानहीरे दु
 रगतिनोदातार न्नवकिजन लोन्नवुरोसंसार । कर
 ज्योतुमेंनिरधार । जिमपामोन्नवपार न्नविकजन०
 एअंकणी ॥ १ ॥ अतिलोभेलखमीपतीरे सागर
 नामेसेठ । पूरपयोनिधिमापन्धोरे जडवेठोतसहेठ
 न्नविकजन० ॥ २ ॥ लो० सोवनमृगनालोन्नथीरे
 दशरथसुतश्रीराम सीतानारिगमावीनेरे न्नमिठ्ठा
 मोठाम न्नविकज० ॥ ३ ॥ दशमागुणठाणालगेरे, लो
 न्नतणोठेजोर । शिवपुरजाताजीवनेरे एहजमोटो
 चोर भविकज० ॥ ४ ॥ लोन्न० क्रोधमानमाया
 लोभथीरे दुरगतिपामेजीव परवसपढीनुवापडोरे
 अहनिअपाहेरीव भविकज० ॥ ५ ॥ लोभ० । प
 रिग्रहतापरिहारथीरे लहीयेशिवसुखसार । देवदा
 णवनरपतिथडेरे जास्येमुगतिमऊार भविक० ॥ ६ ॥
 लोन्न० । भावसागरपडित्तणरे वीरसागरबुधसी
 स । लोन्नतणेत्यागेंकरीरे पोहचेसयलजगीश न्न
 विकज० ॥ ७ ॥ लोन्नवुरो० ॥ ॥ ॥

॥ इति क्रोधमानमायालोन्नसिज्जाय संपूर्ण ॥

॥ अथश्रीनववाडशीलनीलिख्यते ॥

॥ टीहा ॥

श्रीगुरुनेचरणेनमी समरीसारदमाय । नवविध
 शीलनीवाडनो उन्नमकहुंउपाय ॥ १ ॥ ढालववा

वानी ॥ पैहेलीनेवाडेहोजीवीरजिनवरकह्यो सेवो
 सेवोहोवस्तुविचारीनेंजी । स्त्रीपशुपंढगहोजीवासो
 वसेजिहां तिहांनरहवुंशीलव्रतधारीनेंजी ॥ २ ॥
 जिमतरुडालेहोजीवसतोवानरो मनमांचीतेहोरखे
 नूडंपडुंजी । मंजारीदेखीहोजीपंजरमांहेथी पोपठ
 चिंतेहोरखेफोपडुंजी ॥ ३ ॥ जिमसीहलंकीहोजी
 सुंदरीशिरधरी जलनुंबेहुंहोजुगतेंजालवेजी । ति
 ममुनिमनमेंहोजीराखेजालवी नारीनेंनिरखीहोजी
 चित्तनविचालवेजी ॥ ४ ॥ जिहांहोवेवासीहोसहि
 जेंमंजारनो जोखमलागेहोमूषकनीजातनेजी । ति
 मब्रह्मचारीहोजीनारीनेसंगतें हारहोहारेरे शीलसु
 धातनेंजी ॥ ५ ॥ कलश ॥ वाडविघटेविषयप्रगटे
 शंकाकंखानीपजे तीव्रकामेंधातुविगडे रोगबहुवि
 धऊपजे । मनमांहेविषयव्यापें विषयसुमनरहेमली
 उदयरत्नकहेतिणकारणें नत्रवाडराखोनिरमली ॥ ६ ॥
 ढाल २ जी ॥ वरधनदेशकुंठणपुरनयरी एदंशी
 सुरपतिसेवितत्रिभुवनधणी अज्ञानतिमिरन्नयदि
 नमणी । शीलरत्ननाजतनतंते वाडनाखीवीजीन
 गवतें ॥ त्रूटक ॥ नगवंतभापेंसंधसाखें शीलसुरत
 रुराखवा । मुगतमहाफलहेतुअदभुत चारित्रनोर
 सचाखवा ॥ २ ॥ मीठेवचनेमाननीस्युं कथाजोन
 करेकामनी । वाळविधस्युंजेहपाले बलिहारीतस
 नामनी ॥ ३ ॥ वातव्रतनेघातकारी पवननीमतरु
 पातनें । वातकरतांबिषयजागे तेमाटेंतजोवातनें

॥ ४ ॥ लींबूदेखीदूरथीजिम खटासंडाढागलें । ग
 गनेगर्जारवसुणीने हडकवाजिमऊकले ॥ ५ ॥ ति
 मब्रह्मचारीनाचित्तविणशे वयणसुंदरीनासुणी । क
 थातजोतिणकारणें इमप्रकाशेत्रिभुवनधणी ॥ ६ ॥
 ढाल ३ जी ॥ तटजमुनानुरेअतिरलियामणारे ॥
 एदेशी ॥ त्रीजीवाडेरेत्रिभुवनराजीनुरे इणपरेंदी
 इंडपदेश ॥ आसनढाडारेसाधुजीनारीनोरे वेघडी
 लगेसुविशेष ॥ १ ॥ हुवलिहारी रेजाउतंहनीरे ध
 नधनतेहनीमात । शीलसुरंगीरेरागणरंगसुरे जेह
 नीसातेडभात हुं० ॥ २ ॥ सयनासयनेरेपाटीनेपा
 टलेरे जिहा २ वेसेहीनार । वेघडीलगेरेतिहावेसे
 नहीरे शीलव्रतराखणहार हुं० ॥ ३ ॥ कोहलाकेरी
 रेगंधसजोगथी रे जिमजाएकणकनोवाक । तिमअ
 चलानुरेआसणसेवतारे त्रिणसेशीलसुपाक हुं० ४ ॥
 ढाल ४ थी ॥ हुंवाररीरगढोलणी एदेशी , चौथी
 नीवाडेचेतजोहोराज इमभापेश्रीजिनराजरे । सं
 वेगीसूधासाधुजी । नैंगकमलविकासीनेहोराज र
 खेनिरखोरमणीनारूपरे सं० । रूपजोतारढलाग
 सेहोराज त्यारेहोस्येंव्रतनोभगरे सं० । मनमाहेजा
 गस्येमोहनीहोराज हेलाउलस्येअनगररे सं० ॥ २ ॥
 दिनकरसाहमुंदेखतांहोराज जगमानेणघटेजीतेज
 रे सं० ॥ ३ ॥ तिमतरुणीतनुपेखतांहोराज हीणुथा
 एसीलसुहेजरे ॥ ३ ॥ सर्वगी० ॥ ढाल ५ मी ॥
 काविलरोपाणीलागणो ॥ एदेशी ॥ पचमीवाक्रेप

रमेसरवखाणेहोवारु सांजलजोश्रोतातुमे धरमीव्रत
 धारु ॥ १ ॥ कूडांतरुवरकामनी रमेजिहांतेरागे ।
 सुरकंकणादिकनोसुणी तिहांमनमथजागे ॥ २ ॥
 तिहांनविरेवुंब्रह्मचारीने नकह्योवीतरागे वाडजागे
 सीलरतननी जिहांलंबनलागे ॥ ३ ॥ अगनीपासें
 जिमउगले भाजनमांहेंजरिया । लाखनेमीणजाए
 गली नरहेरसजरिया ॥ ४ ॥ तिमहावन्नवनारीतणा
 हांसूनैवलीरुदना । सांजलतांसीलवीघरे मनवधे
 होमदना ॥ ५ ॥ ढाल ६ ठी ॥ सहियांमारानय
 समारो एदेशी, कृष्ठीनेवाफेंठयलकुवीलो गुणरत्नेगा
 ढोज्ञस्योजी सिद्धारथकुलनंदनगीनो तेवीरजिणंद
 इमऊचरेजी ॥ ७ ॥ अब्रतीपणेजेजेष्णगे कामक्री
 ढावहुविधकरीजी व्रतलेईनेविलसीतपेहेला रखेसं
 नारोदिलधरीजी ॥ ८ ॥ अगनीजास्यांजिमऊपर
 पुलो मेहलेजिमज्वालावमेजी वरसदिवसेंजिमवि
 षधरनुं संकाईविषसंक्रमेजी ॥ ९ ॥ विषयसुखवि
 लसीतपेहेलां तिमसीलव्रतसंनारतोजी व्यांकुलथै
 नेंसोलविराधे पठेंथाएवलीनरतोजी ॥ १० ॥ ढाल
 ७ मी ॥ गढबूंदीवाला एदेशी, सातमीवाफेंसीलप
 यंपे सुणोसंजमनारागीहो शीलरथनांहोधोरी सू
 धासाधुवेरागी मुऊष्णाणाकारी विषयरसनांहोत्या
 गी ॥ ११ ॥ शी० वरसश्चहारतजजोसेजे विगयथो
 डीवावरजोहो शी० ॥ १२ ॥ मोदकआहारेंमनमथ
 जागे तेजांणीपरिहरजोहो शी० ॥ १३ ॥ सुधा० ॥

मु० ॥ सन्नीपातेजिमघृतजोगे अधिककरेउलाला
 हो श्री० ॥ ४ ॥ पाचेंडूद्रोतिमसरसपोखे चारित्र
 माकरेचालहो ॥ ५ ॥ मु० ॥ ढाल ८ मी ॥ गोठ
 णखोलोकमाढ एदेशी, त्रिसलासुतहोत्रिगडेवेसीड
 म आठमीवाफवखांणीसीलनीजी अतिमात्राहो
 आहारतजोअणगार लालचराखोसजमसीलनीजी
 ॥ १ ॥ अतिआहारेंहोआवेउघअपार सुपनमांहे
 होथाएसीलविराधनांजी बलीथाएहोतेणेमदवतदे
 हसजमनीनविधाएविराधनांजी ॥ २ ॥ जिमसरनां
 होंमापमांहेवेसेर नरीनेऊपरदीजेंढांकणोजी फाटे
 तोलकीहोखीचकीरुथाई तिमअतिमात्रायेव्रतविग
 डेघणोजी ॥ ३ ॥ ढाल ९ मी ॥ गरवानी एदेशी
 नवमीवाफनिवारजो साधुजीसिणगार सरीरेंशोना
 येणोभेनही अवनितलेंअणगार ॥ १ ॥ डमउपदे
 शेवीरजी मुनिवरधरजोरेमन्त सीखामणएमाहरी
 करजोसीलजतन्त ॥ २ ॥ स्नानत्रिलेपनवासना उत
 मवस्त्रअपार तेलतंबोलेआदेतजी उदन्नवेसमधार
 ॥ ३ ॥ धोर्डनेंधरणीधरे जिमरत्नहास्योकुन्नार ति
 मशीलरत्ननेहारस्यो जौकरस्यौसिणगार ॥ ४ ॥ ढाल
 १० मी ॥ अटियाणीराणीनी एदेशी, एकलीनारी
 साथें मारगेंनविजावुहो बलीवातविशेपनकीजीये
 एकसेडजेनरदोय सीलवंतनसोवेहो काइसेहेजेगा
 लनदीजें ॥ १ ॥ नसुआरेनिजपास साढाठवरसनी
 होकाई पुत्रीपिणसेजमा सातवरसउपरांतसुतने पि

णनसुयाडेहोकांड् सीलवततिमसेजमां ॥ २ ॥ स्त्री
 संगेनवलाख जेमहणायेहोन्नगवन्तेनाप्युंडस्युं अंसं
 ख्यातापिणजीव सूक्ष्महणायेहोवलीकहीयेंकिस्युं ३ ॥
 इमजांणीनरनार सीलनीसद्दहणाहोसूधादिलमांधा
 रजो लहीदुरगतिनुंमूल अभ्रमसेवामांजातांदिलने
 वारजो ॥ ४ ॥ तपगच्छ्गयणदिणंद वंछितफलदा
 ताहो श्रीहीररत्नसूरीसरू पांमीतासपसाय वाळव
 खाणीहोसीलनीमनांहरू ॥ ५ ॥ खंभाचरहीचोमा
 स सत्तरसेत्रेसठोहो श्रावणवदिवीजबुधवासरे उद
 यरत्नकहेकरजोळ सीयलनीजेपालेहो तेहनेजाउंजां
 मणें ॥ ६ ॥ इतिश्रीनववाळसंपूर्ण ॥ ॥

॥ अथ सोलसतीनीसिज्जाय ॥

आदिनाथश्यादिजिनवरवंदी सफलमनोरथकी
 जीये प्रभातेउठीमंगलीककामें सोलसतीनानामली
 जीये बालकुंआरीजगहितकारी ब्राह्मीन्नरतनीबेन
 डीए घट २ व्यापकअक्षररूपी सोलसतीमांजेवडी
 ए ॥ १ ॥ बाहुबलभगनीसतीयशिरोमणि सुंदरिना
 मेंऋषज्ञसुताए अंकसरूपीत्रिभुवनमांहे जेहअनोप
 मगुणजुताए चंदनबालाबालपणेंथी सीलवतीशुठ
 श्राविकाए अडदनांवाकुलावीरप्रतिलाभ्या केवल
 लहीव्रतज्ञाविकाए ॥ २ ॥ उग्रसेनधुआधारणीनंद
 नी राजेमतिनेमवलभाए जोबनवेसेंकामनीजीती
 संजमलेईदेवदुरलज्ञाए पंचन्नरतारीषांळवनारी द्रु
 पदीतनयवखाणीइंए एकसोआठेंचीरपुराणां सील

महिमांतसजांणीएडं ॥ ३ ॥ दशरथनृपनीनारीनि
 रूपम कौशिल्याकुलचद्रिकाए सीलसलूणीरामजने
 ता पुन्यतणीपरनालिकाए कोसवीकठामेशतानीक
 नामे राजकरेरगराजीनुए तसघरघरणीमृगावती
 सती सुरभुवर्णेजसगाजीनुए ॥ ४ ॥ सुलसासाचीसी
 लनकाची राचीनहीविपवारसेए मुखळुंजोतांपाप
 पलाएनामलेतामनउलसेए रामरघुवंशीतिहनीकाम
 नीजनकसुतासीतासतीए जगसहूजाणेधीरजकरतां
 अनलसीतलयोसीलथीए ॥ ५ ॥ काचिताततणेचा
 रणीवाधी कूपथकीजलकाढीञ्चाए कलकउनारवा
 सतीयसुन्नद्रा चपाद्वारउघाळीआए सुरनरवंदितसी
 लखडित सेवोशिवपदगामनीए जेहेनेनामेनिर
 मलथईए बलिहारीतसनामनीए ॥ ६ ॥ हस्तिनाग
 पुरेपाडुरायनी कुतानामेंकामनीए पाडवमाताडसे
 दसारण विनपतिव्रतापदमणीए सीलवतीनामेसी
 लव्रतधारणी त्रिविधेतहनेवढीएड नामजपंतापाति
 कजाए दरिसणेदुरितनिकडीडए ॥ ७ ॥ निपधान
 गरीनलयनरिदनी दवटंतीतसुगेहनीए संकटपडता
 सीलजराख्यो त्रिभुवनकीरतिविस्तरिए अनगअज्जी
 ताजगजिनपूजता पुण्फचूलानेप्रजावतीए विश्ववि
 ख्याताकामनीदाता सोलमीसतीपदमावतीए ॥ ८ ॥
 वीरेटाखीसाखेसाखी उदयरतननाखेमुडाए वेण
 लावाताजेनग्नणसे तेलहसेसुखसपदाए ॥ ९ ॥
 ॥ इतिश्रीसोलसतीनीसिंकायसपूर्ण ॥

॥ अथ तमाखूनी सिज्जायलिख्यते ॥

प्रीतमसेतीवीनवे प्रेमदागुणनीजाणमेरालाल म
 नमोहनइमकंतने सांजलचतुरसुजाण मे० कं० ॥ १ ॥
 ततमाखूपरीहरो क्रीडीएहनोसंग मे० पंचमांहंजि
 मजसलहो डीलेवाधेवान मे० कं० ॥ २ ॥ तमाखूते
 जाणीए खुरासाणीनोअंका मे० उत्तमनरतेइमक
 हे एपीवातलांक मे० कं० ॥ ३ ॥ दहीदूधतेवी
 जीए बलीपीजीयेसाकरखांड मे० घृतपीधेतनुऊ
 लसे तमाखूपरिठांठ मे० कं० ॥ ४ ॥ मोटो
 सेतीवीनवे मनमांआवेलाज मे० दिनपणएलेनीग
 मे विणसाडेनिजकाज मे० कं० ॥ ५ ॥ होठली
 आलासारीखा सासगंधाएतेण मे० दांततेदीसेसां
 मला हडडोदाऊतेण मे० कं० ॥ ६ ॥ एठपीयारी
 आचरे वीटालेंनिजजात मे० विसनीवाख्यानधिरहे
 नगणेनातपरनात मे० कं० ॥ ७ ॥ एकेफूंकैजेतला
 वाऊकायहणाय मे० ॥ खस २ समकायाकरे जबू
 द्धीपनमाय मे० कं० ॥ ८ ॥ गुळाकुकरिनेंजेपीए तेन
 रमूढगमार मे० जलनाखेजेजिहाकने मांखीनोसंहा
 र मे० कं० ॥ ९ ॥ चोमासामांकुंधुआ तेकिमसु
 धजथाय मे० बडबीजसमकायाकरे जबूधीपनमा
 य मे० कं० ॥ १० ॥ थूंकैसंमुच्छिमऊपजे नरप
 चेंद्रीजीव मे० एअसंख्याताकह्यां श्रीमहावीरजग
 दीस मे० कं० ॥ ११ ॥ जलमांजीवकह्याघणां सं
 खअसंखअनंत मे० नीलफूलतिहांऊपजे अग्नि

प्रजालेजत मे० क० ॥ १२ ॥ तमाखूपीताथकां ए
 ठकायहणाय मे० जोतीघटेनयणातणी सासेदेह
 गंधाय मे० कं० ॥ १३ ॥ घडीदोएजेव्रतकरो सेवोश्री
 जगवान मे० दयाधर्मजाणीकरी सेवोचतुरसुजाण
 मे० क० ॥ १४ ॥ चतुरविचारीसमझीए धरियेधर्म
 सुंध्यान मे० आणंदमुनिडमजचरे तेलहेकोडकल्या
 ण मे० क० ॥ १५ ॥ ॥ ॥

॥ अथज्ञानपचीसीलिख्यते ॥

॥ दोहा ॥

सुरनरतिरजगजोनिम नरकनिगोटजमत ।
 महामोहकीनीदमे सोएकालअनंत ॥ १ ॥
 जैसेज्वरकेजोरसें जोजनकीरुचिजाय ।
 तैसेकुर्मकेउदय धर्मवचननसुहाय ॥ २ ॥
 लगेज्वरकेगये रुचिसुलेतशाहार ।
 अशुजहीनशुभमइजगे जानेधर्मविचार ॥ ३ ॥
 जैसेपवनभ्रकोरते जलमेउठेतरग ।
 त्युंमनसाचचलजई परिग्रहकेपरसग ॥ ४ ॥
 जिहापवननहिसंचरे तिहानहिजलकल्लोल ।
 त्युंसवपरिग्रहत्यागते मनसाहोयअडोल ॥ ५ ॥
 ज्युंकाहूविखधरडसे रुचिसुनीवचवाय ।
 त्युंतुमममतासोमढे मगनविपयसुखपाय ॥ ६ ॥
 नीवसुरसफरसेनही निरविपतनजवहोय ।
 मोहघटैममतामिटै विपयनवठेकीय ॥ ७ ॥
 ज्युसठिठिनौकाचढै वूडेअंधअदेख ।

त्युंतुमभवजलमेंपरें विनविवेकधरिजेख ॥ ८ ॥
 जिहांअखंडितगुणलगे खेवटशुद्धविचार ।
 ज्ञातमरुचिनौकाचढैं पावेंनवजलपार ॥ ९ ॥
 ज्युंभुंकुशमानेनही महामतंगजराज ।
 त्युंमनत्रिसनामेंफिरे गनेंनकाजशुकाज ॥ १० ॥
 ज्युंनरदायउपायकर गहिआंनेगजसाध ।
 त्युंयामनवसकरनकौं निर्मलध्यानसमाध ॥ ११ ॥
 तिमिररोगसेंनयनज्युं लखेनुरकीनुर ।
 त्युंमनसंसयमेंफिरे मिथ्यामतकीदोर ॥ १२ ॥
 ज्युंनुषधअंजनकिणु तिमिररोगमिटजाय ।
 त्युंसदगुरुउपदेशसे संसयवेगपलाय ॥ १३ ॥
 जैसेंसबजादूजरे द्वारामतिकीआग ।
 त्युंजायामेंतुमपढे कहांजानुगेभाग ॥ १४ ॥
 दीपायनसैंतेचवे जेतपसीनिग्रंथ ।
 तजिमायासमताग्रहो एहमुगतिकोपंथ ॥ १५ ॥
 त्युंकुधातकेफेठसैं घटिबधिकंचनकांति ।
 पापपुण्यकरित्योंनए मूढातमबहुजांति ॥ १६ ॥
 कंचननिजगुणनहितजे वांनहीननहिहोत ।
 घटघटअंतरआतमा सहजसजावउद्योत ॥ १७ ॥
 पन्नापीठपकाइये शुद्धकनकज्युंहोय ।
 त्युंपरगटपरमातमा पुण्यपापमलखोय ॥ १८ ॥
 परबराहुकेग्रहनज्युं सूरसोमबविठिन ।
 संगतपायकुसाधुकी सज्जनहोतमलीन ॥ १९ ॥
 निंबादिकचदनकरे मलयाचलकीबास ।

दुरजनतेसजानन्नए रहतसाधुकेपास ॥ २० ॥

जैसेतलावसटाभरें जलआवेचहुंनर ।

तैसेआश्रवद्वारसे करमबंधकोजोर ॥ २१ ॥

ज्युंजगआवगमूंहिये सूकेसरवरपान ।

त्युसंजमसवरकिए करमनिर्जराजान ॥ २२ ॥

ज्युंठूंटीसंजोगते पारामुरकृतहोय ।

त्युंपुदगलसुतुममिलें आतमसक्तिसमोय ॥ २३ ॥

मेलखटाईमांजिये पारापरगटरूप ।

शुकलध्यानअभ्यासते दरसणज्ञानअनूप ॥ २४ ॥

कहेउपदेशवनारसी चेतनअवकलुचेत ।

आपवुभावतआपकुं उदयकरनकेहेत ॥ २५ ॥

इतिश्रीज्ञानपचीसीसपूर्ण ॥

॥ अथ वृष्टचैत्यवंदनलिख्यते ॥

केवलनाणीश्रीनरवाणी सागरमहाजसविमलते

जाणी सर्वानुभूतिश्रीधरगुणखाणी दत्तदामोदरव

दुंग्राणी ॥ १ ॥ सुतेजसामीमुनीसुव्रतजाणी सुम

तिनाशिवगतिपंचमनाणी अस्ताघनेमीसर अनल

तेजाणी जसोदरसेव्रोमनमाहिआंणी ॥ २ ॥ कृता

रथजपतांनविहीयहाणी जिनेसरपाम्याशिवपु ररा

णी सुधमतीशिवंकरसदनठाणी सप्रतिनांगुणगाय

इद्राणी ॥ ३ ॥ वाचकमूलाकहेउगतेभाणी तवन

नणोजिमथाठनाणी एचौवीसीनितनितगाणी मु

गतितणांसुखजिमल्योताणी ॥४॥ इतिठाल ॥ आदे

अजितजीरेसन्नवअन्निनदनन्नणुं श्रीसुमतिजीरेपद

सप्रज्ञनागुणस्तवं श्रीसुपारसरेकंद्रप्रज्ञजगजाणीये
 सुविधिशीतलरेश्रेयांशहरपेवखाणीये ॥ १ ॥ वखा
 णीयेश्रीवासपूज्य विमलअनंतधर्मशांतिए कुंथुअ
 रमल्लिमुनिसुव्रत नमिनेमिध्याउंचितए सुरधीरपा
 श्र्ववीरवर्द्धमानेजिनवरा करजोफ़ीवाचकभणेमूला
 स्वामीसेवकसुखकरा ॥ २ ॥ इतिढाल ॥ पदमनाज्ञ
 सूरदेव सुपार्श्वसयंप्रज्ञुहोई सर्वानुभूतिदेवश्रुति उद
 यपेढालजजोई ॥ १ ॥ पोहिलसतकीरत मुनिसुव्रत
 अममनिष्कखाय निपुलाकनिरमम चित्रगुपतिवंदो
 पाय ॥ २ ॥ समाधिसुसंवर जसोधरविजयमल्लिदेव
 अनंतवीर्यज्ञद्रकीर्त्ति तेहनीकीजेसेव ॥ ३ ॥ अना
 गतजिनवर होसेतेहनानाम भणेवाचकमूला तेहने
 करुंप्रणाम ॥ ४ ॥ इतिढाल ॥ महाविदेहपंचमऊर
 प्रतिकेजिनचार सीमंधरयुगमंधर बाऊसुवाऊए
 सुखकार ॥ १ ॥ सुजातस्वयंप्रज्ञुस्वामी उसज्ञानन
 लेहुनामी अनंतवीरियदेव सूरप्रभुकरुंएसेव ॥ २ ॥
 विसालबज्रधरसाहू चंद्राननचंद्रबाहु नूजंगईस्वरगा
 उं नेमिप्रज्ञुचित्तएलाउं ॥ ३ ॥ वीरसेनमहाभद्रवंदो
 देवजसादीठेज्ञानहुं अजितवीरियवंदण सास्वता
 रिखनाचंद्रानन ॥ ४ ॥ वर्द्धमानवारिषेणईस एहू
 आजिनचोवीस एहवाठनुएजिनवर वाचकमूला
 कहेसुखकर ॥ ५ ॥ इतिढाल ॥ ४ ॥ हवेपायाल
 लोकमळि जिहांअसुरकुमार लाखचोसठजिनज्ञव
 नअक्के तिहांकरुंजुहार ॥ १ ॥ नागकुमारमाहेंकह्या

तिहांलाखचोरासी एताजिनहरतिहांनमुं थाउसम
 कितवासी ॥ २ ॥ सोवनकुमारमऊलाख वज्जतेर
 प्रासाद कुनुलाखवायुमऊ सुणीडंसुरनाद ॥ ३ ॥
 टीपकुमारदीसाकुमार वलीउदधीकुमार विद्युतस्त
 नितकुमारअने वलीअगनिकुमार ॥ ४ ॥ एठए
 थानकजाणीये प्रतिकेजिनहर वज्जतेर वज्जतेर ला
 खतिहां भव्रीअणजिनसुखकर ॥ ५ ॥ एवंकारे
 सचिमली वहुंतेरतिहांलाख सातकोडजिनहरनमुं
 श्रीजिनवरजाख ॥ ६ ॥ लाखसाठनिव्यासीकोडी
 अनेतेरसेकोडीचिनपडिमां श्रीजिनतणी वंदोंवेक
 रजोडी ॥ ७ ॥ असंख्यावंतरजोइसि असंख्याजिण
 हर असख्यापडिमाजिनतणी नमीनहीदुरगतिहर
 ॥ ८ ॥ वाचकमूलाकहेदेव दिउमुमतिसदामुऊ जि
 नवचनरूलीनथई गांवुजिनजीतुऊ ॥ ९ ॥ इति
 ढाल ५ मी ॥ सोहमईसाणसनतकुमारए माहिद
 वंजरेलतकसारए सारसुक्कअनेसहसारह आनतप्रा
 णतअरणा अच्युतनवग्रहीवेकत्रिकतिहां पचअनु
 त्तरतारणा अनुक्रमेप्रासाटकहीई लाखसहससतसं
 खया वहीसअठ्ठावीसवारहे अठचउलखअखया
 पन्नासचालीसठसहसजिनहरा दोदोदोढरेदोढज
 सतवरा वरासतवरा इग्यारोत्तरसतीतरसोजाणीये
 एकसोऊपरपचअनुत्तर अनुक्रमेवखाणीये ॥ १ ॥
 सवेमलीजिनहरजिनहर लाखचोरासीसाखए सह
 ससताणुआगला तिहांवीसनेत्रिणढाखए ॥ २ ॥ ए

॥ दोहा ॥

वङ्कितपूरेविविधपर श्रीजिनशासनसार ।
 निश्चेष्ट्रीनवकारनित जपतांजयजयकार ॥ १ ॥
 अडसठअक्षरअधिकफल नवपदेनवेनिधान ।
 वीतरागसयमुखवदे पंचपरमेष्ठीप्रधान ॥ २ ॥
 एकजअक्षरएकचित्त समस्यासंपत्तिथाय ।
 संचितसागरसातना पातिकदूरपलाय ॥ ३ ॥
 सकलमंत्रशिरमुगटमणि सदगुसभाषितसार ।
 सोन्नवियांमनसुष्टुसुं नितजपियेनवकार ॥ ४ ॥

॥ तोलंदहाटकी ॥

नवकारथकीश्रीपालनरेसर पाम्योराजप्रसिद्ध ।
 समसांनविषडशिवनांमकुमरने सोवनपुरिसोसिद्ध
 नवलाखजपंतानरकनिवारं पांमेभवन्नोपार सोन्नवि
 यांजत्तेचोखेचित्तं नितजपियेनवकार ॥ ५ ॥ वांधीव
 डसाखाढीकेवेसी हेठलकुंडहोतास तसकरनेमंत्रसम
 प्योश्रावक उष्योतेश्राकाश विघरीतजप्योविषधर
 विखटाले ढालेअमृतधार सो० ॥ ६ ॥ बीजोराकार
 णरायमहाबल व्यंतरदुष्टविरोध जेणेनवकारेहृत्या
 टाली पाम्योयक्षप्रतिबोध नवलाख जपता थाइ
 जिनवर इस्योअढेअधिकार सो० ॥ ७ ॥ पल्लीप
 तिसीप्योमुनिवरप्रासे महामंत्रमनशुद्ध परन्नवतेरा
 जसिंगपृथ्वीपति पाम्योपरिघलऋध एमंत्रथकी
 अमरापुरपञ्जंतो चारुदत्तसुविचार सो० ॥ ८ ॥ सं
 न्यासीकाशीतपसाधंतो पंचअगनिपरजाल पेख्यो

कसोकोडीरेवावनकोडीए लाखचोराणुरेसंख्याजो
 डीए जोडीचोसठसहसएकसो चालीसेतिहांआग
 ली ॥ ३ ॥ जिनप्रासादएकसोइसिञ्चलेखे बंदीप्रति
 माऊजली चैत्यसंख्याउरफुलोके वीरवचनविख्यात
 ए वाचकमूलाकहेज्ञणजो स्तवनएपरजातए ॥ ४ ॥
 इतिहाल ६ ॥ वेयढगिरिसत्तरसोजिनहर वृखधर
 नांतीहांत्रीसजी कुरुद्रमनांदसजिनहरबोल्या गज
 दंतेतीहांवीसजी ॥ १ ॥ असीअतेजिनहरकुरुदुम
 परधें असीअवखारेजाणुंजी मेरुतणांपंचासीजिण
 हर इखूकारेचारबखाणुंजी ॥ २ ॥ मानुषोत्तरकर
 वततिहांचारज नंदीसरनांवीसजी कुंडलरुचकती
 हां चारचारजिनहर ऋषजादिकतिहांईसजी ॥ ३ ॥
 पंचसयांडग्यारेअधिका जिनहरतिरठेलोकेंजी पडि
 माइकसठसहसचारसे बोलीसघलेथोकेजी ॥ ४ ॥
 अधोउर्द्धनेतिरठेलोकें सवेमलीकोडीआठजी लाख
 षपन्ननेसहससताणुं पणसयचोत्रीसपाठजी ॥ ५ ॥
 जिनपडिमांपनरसेकोणी बेतालसवलोकोणीजी ला
 खपंचावनसहसपणवीस पीणसयचालीसजोडीजी
 ॥ ६ ॥ एतातवनज्ञणेजेनवे प्रहउगमतेसूरेजी वा
 चकमूलाकहेगुणगाता दुरगतिनासेदूरेजी ॥ ७ ॥ ढा
 ल ७ ॥ अठावयसम्मैतशेखरगिरि साजिनजिञ्चुरै
 वंतगिरिसेत्रुंज गजपदधम्मचकुकहु सा० वैजार
 गिरिउत्तंग ॥ १ ॥ राववेकुंजरावते साजिनजीअ
 तिहुणगिरिगुआलेर कासीअवंतीजाणीए सा० ना

गोरजेसलमेर ॥ २ ॥ सोरिपुरहथिणाउरे सा० अ
 लईरावणपास पीरोजपुरेनेभूअडजलो सा० फलव
 धीपुरेआस ॥ ३ ॥ वीकानेरनेमेडते सा० सीरोही
 आबूसोरंग राणगपुरनेसाढडी सा० वरकांणेमनरं
 ग ॥ ४ ॥ चीनमालनेकोटडे सा० वाहडमेरमऊार
 रायधणपुररलीआमणुं सा० आतिनाथदहीनुद्रजू
 हार ॥ ५ ॥ साचोरजालोरराडड सा० गोडीपुरवा
 रपास पाटणअमदावादवली सा० संखेसरदीजेना
 स ॥ ६ ॥ अमीऊरेनवपल्लवे सा० नवखडथलाद्रे
 ठाम तारगेवुरहांनपुरे सा० विदुमाणकसाम ॥ ७ ॥
 खंजाइतनेतारापुरे सा० मातरनेगधार लोडणचिं
 तामणवसु सा० सुरतडभोडजुहार ॥ ८ ॥ देव
 केपाटणदेवगिरि सा० नवेनगरवदिजोय टीवादि
 कसविवंदरे सा० अतरिकसेरिपुरहोइ ॥ ९ ॥ वड
 नगरनेरुगरपुरे सा० ईडरमालवदेश कल्याणकजि
 हांजिनतणां सा० मनसूधेअणमेस ॥ १० ॥ गाम
 नगरपुरपाठणें सा० जिनमूरतजिहाहोय वाचक
 मूलाकहेमुऊ सा० वंदतांशिवसुखहोइ इयठनुय
 जिनवर २ अधोजुद्धनेलोकतिरठेजाणुए सासयअ
 सासयजैनपडीमा तेसवेवखानुए गळुविधिपक्षू
 ज्यपरगट श्रीधर्ममूर्त्तसुरिदुए वाचकमूलाकहेभण
 तांअधिवृद्धिआणदुए ॥ १२ ॥

॥ इति श्रीआठहालीनुचैत्यवदनसपूर्ण ॥

॥ अथश्रीनवकारनोठंडलिख्यते ॥

॥ दोहा ॥

वङ्कितपूरेविविधपर श्रीजिनशासनसार ।
 निश्रेष्ठीनवकारनित जपतांजयजयकार ॥ १ ॥
 अडसठअक्षरअधिकफल नवपदेनवेनिधान ।
 वीतरागसयमुखवदे पंचपरमेष्ठीप्रधान ॥ २ ॥
 एकजअक्षरएकचित्त समस्यासंपत्तिथाय ।
 संचितसागरसातना पातिकदूरपलाय ॥ ३ ॥
 सकलमंत्रशिरमुगटमणि सद्गुरुभापितसार ।
 सोत्रवियांमनसुष्ठुसुं नितजपियेनवकार ॥ ४ ॥

॥ तांबंदहाटकी ॥

नवकारथकीश्रीपालनरेसर पाम्योराजप्रसिद्ध ।
 समसांनविषडशिवनांमकुमरने सोवनपुरिसोसिद्ध
 नवलाखजपंतानरकनिवार पांमेभवनोपार सोत्रवि
 यांजत्तेचोखेचित्ते नितजपियेनवकार ॥ ५ ॥ बांधीव
 डसाखाडीकेबेसी हेठलकुंडहोतास तसकरनेमंत्रसम
 प्योश्रावक उभ्योतेश्राकाश विघरीतजप्योविषधर
 विखटाले ढालेअमृतधार सो० ॥ ६ ॥ बीजोराकार
 णरायमहाबल व्यंतरदुष्टविरोध जेणेनवकारेहत्या
 टाली पाम्योयक्षप्रतिबोध नवलाख जपता थाइ
 जिनवर डस्योअत्तेअधिकार सो० ॥ ७ ॥ पल्लीप
 तिसीप्योमुनिवरपासे महामंत्रमनशुद्ध परजवतेरा
 जसिंगपृथवीपति पाम्योपरिघलत्रुध एमंत्रथकी
 अमरापुरपञ्जंतो चारुदत्तसुविचार सो० ॥ ८ ॥ सं
 न्यासीकाशीतपसाधंतो पंचअगनिपरजाल पेख्यो

श्रीपासकुमारेपन्नग अधवलतोतेटाल संभलाच्यो
 श्रीनवकारसयंमुख इंद्रभुवनअवतार सो० ॥ ९ ॥
 मनश्रुजपतांमयणासुदरी पांमीपीउसयोग डण
 ध्यानेकष्टल्योउवरने रक्तपित्तनोरोग निश्रेजपता
 नवविधथाए धरमतणोष्णाधार सो० ॥ १० ॥ घ
 टमांहिकृष्णभुजगमघात्यो घरणीकरेव्याघात पर
 मेष्टीप्रजावेंहारपुस्पनो वसुधामाहिविख्यात कमला
 वतीयेपिगलक्रीधो पापतणोपरिहार सो० ॥ ११ ॥
 गयणागणजातिराखीगेहणि पाडीवाणप्रहार पदप
 चसुणंतापांडुरायनी तेथईकुंतानार एमंत्रअमूलकम
 हिमामदिर शवदुखमजणहार सो० ॥ १२ ॥ क
 लनेसत्रलकाढवकाढ्या सकटपचसयमाण टीधेनव
 कारेगयादेवलोके विलसेअमरविमान एमत्रथकी
 संपतिविश्रुतातलि विलसेजेनविहार सो० ॥ १३ ॥
 आगेचोत्रीसीहोडश्नती होस्येवारश्नत नवका
 रतणीकोडश्नादिनजाणे इमज्जापैश्चरिहत पूरवदि
 सिच्यारश्नादिप्रपचे समस्यासपत्तिसार सो० ॥ १४ ॥
 परमेष्टीसुरपतितेपणपाम्यौ जेकृतकर्मकठोर पुंढर
 गिरिजपरेपरतखपेख्यो मणिधरनेडकमोर सदगु
 र्नेसन्मुखविधिसमरता सफलजन्मससार सो० ५१
 पचेपरमेष्टिज्ञानजपचे पचेदानचान्त्रि पचेसिऊा
 यमहात्रतपंचे पचसुमतिसमकित पचेपरमादविप
 चनजपचे पालोपचाचार सां० ॥ १६ ॥ कलत्र ॥
 नितजपीयेनत्रकार सारसपतिसुखदायकसिद्धनत्र

एसाखतो इमजपेजगनायक श्रीअरिहंतसुसिद्ध
सुद्धआचार्यज्ञणीजें सिरिउवळायज्ञावेसुधसाधु पं
चपरमेष्टिथुणीजें नवकारसारसंसारतें कुसललाभ
वाचककहें एकचित्तश्राराधता विविधरिद्धवंतित
फललहे ॥ १७ ॥ इतिश्रीनवकारमंत्रनोतंदसंपूर्ण ॥

॥ अथश्रीगोतमस्वाप्तीनोरास ॥

वीरजिणेसरचरणकमल कमलाकयवासो पणम
विष्णुजणस्युंसासिसालगोयमगुरुरासो ॥ १ ॥ मण
तणुवयणखांतिकरवि निसुणोलोत्तविया जिम
नियवसेतुह्रदेहगेह गुणगणगहगहिया ॥ २ ॥ जं
बूदीवसिरिन्नरहखेत्त खोणितलमंठणमगधदेशश्रेणि
यनरेसर रिउदलवलखंडण धणवरगुत्तरगामनाम
जिहाजिणगुणसज्जा विष्णवसे वसुज्जूइतत्य जसु
पोहवीभज्जा ॥ ३ ॥ ताणपुत्तसिरिइंदज्जूइ भूवलय
पसिद्धी चौदहविद्याविवहखूव नारीरसलुद्धी विन
यविवेकविचारसार गुणगणहमनोहर सातहाथसु
प्रमाणदेह रूपेरंजावर ॥ ४ ॥ नयणवयणकरचर
णजिणवि पंकजजलपाठिय तेजेंताराचंदसूर आ
काशज्जमाडिय रूपेंमयणअनंगकरवि मैल्यानिरधा
रिय धीरमेंमैरुगंजीरसिंधु चंगमचयचाठिय ॥ ५ ॥
पेखविनिरुवमखूवजास जिणजंपेकिंचिय एकाकी
कलनीयइत्यगुणमैल्यासंचिय अहवानिश्रेंपुत्तजम्भ
जिणवरइणअंचिय रंजापौमागवरिगंग तिहां वि
धिवंचिय नहिबुधनहिगुरुकवियणकीइ जसुआग

लरहियो पंचसयागुणपात्रक्वात्र हीडेपरवरियो क
 रयनिरंतरजगकर्म मिथ्यामतिमोहिश्च इणठलेहो
 सेचरमनाण दसणहविसोहिअ ॥ ७ ॥ वस्तु ॥ जंबू
 दीवह २ जरहवासंमि भूमितलमंडण मगधदेशसेणि
 यनरेसर वरगुह्वरगामतिहा विष्यवसेवसुजूडसुदर
 तसुज्जापुहवीसयल गुणगणरूवनिहाण ताणपुत्त
 विद्यानिलो गोयमअतिहिसुजाण ॥ ८ ॥ ज्ञाप ॥
 चरमजिणेसरकेवलनाणी चउविहसंधपडठाजाणी
 पावापुरस्वामीसंपत्तो चउविहदेवनिकार्येजुत्तो १ ॥
 देवेसमवसरणतिहांकीजे जिणदीठेमिथ्यामतिखीजे
 त्रिजुवनगुरुसिंहासणवेठा ततखिणमोहदि गतप
 डंठा ॥ २ ॥ क्रोधमानमायामदपूरा जायेना
 ठाजिमदिनचौरा देवदुदुभीआकाशेवाजी धरमन
 रेसरआव्यागाजी ॥ ३ ॥ कुसुमवृष्टिविरचेतिहांदे
 वा चउसठइद्रजमागेसेवा चामरत्तत्रसिरोवरसोडै
 रूपेजिणवरजगसहुमोहै ॥ ४ ॥ उपसमरसभर
 भरिवरसता जोजणवाणीवखाणकरता जाणविव
 र्थमानजिणपाया सुरनरकिन्तरआवेराया ॥ ५ ॥ का
 तिसमूहेलऊऊलकता गयणविमाणेरणरणकता पे
 खविइदभूडमनचिते सुरआवेअमज्जगंगहोवते ६ ॥
 तीरतरडकजिमतेवहता समवसरणपज्जतागहगह
 ता तोअन्निमानेगोयमजपे इणअवसरकोपेतनुक
 पे ॥ ७ ॥ भूढालोकअजाण्यावोले सुरजाणंताइम
 काइडोले सुऊआगलकोइजाणत्तणीजे मेरुअवरकि

मउपमादीर्जे ॥ ८ ॥ वस्तु ॥ वीरजिणवर २ नाणसं
पन्न पावापुरसुरमहिय पत्तनाहसंसारतारणतिहिं
देवेनिम्मविष्णु समवसरणवज्जसुरककारण जिणवर
जगिउज्जोयकरे तेजेकरिदिनकार सिंहासणसामीठ
व्यो ज्जन्तेजय २ कार ॥ १० ॥ ज्ञाप ॥ तोचढियो
गणमाणगजे इंद्रभूर्इभूयदेवतो हुंकारीकरिसंचरिअ
कवणसुजिणवरदेवतो जोजनभूमिसमोसरण पेख
विप्रतिमारंजतो दहदिसिंदेखयविवुधवधू आवं
तीसुररंभतो ॥ १ ॥ मणिमयतोरणदंडध्वजे कोसी
सेनवघाटतो वैरविवर्जितजंतुगण प्रातिहारजआ
ठतो सुरनरकिन्तरञ्चसुरवर इंद्रइंद्राणीरायतोचि
त्तचमक्लिअचिंतवए सेवंताप्रभुपायतो ॥ २ ॥ सह
सकिरणसामीवीरजिण पेखविरूपविज्ञालतो एअ
संजवसंभवए साचोएइंद्रजालतो तीबोलावेत्रिज
गगुरु इंद्रभूर्इनामेणतो श्रीमुखसंसासामीसवेफेडे
वेदपणता ॥ ३ ॥ मानमेलमदठेलकरे जगतेंना
मेसीसतो पंचसयांसुंभ्रतलियोए गोयमपहिलोसी
सतो बंजवसंजमसुणविकरे अगनिभूर्इआवेयतो
नामलेइअभ्यासकरे तेपणिप्रतिबोधेअतो ॥ ४ ॥
इणअनुक्रमेणहररण थाप्यावीरइग्यारतो तीउ
पदेशेभुवनगुरु संयमसुंभ्रतबारतो ॥ ५ ॥ बिहुंउप
वासंपारणुंए ज्ञापणपेविहरंततो गोयमसंयमजग
सयल जय जय कारकरंततो ॥ ६ ॥ वस्तु ॥ इंद
भूर्इ २ चढियोबहुमान ज्जकारीकरिकंपतो समवस

रणपहुंततुरतो इहससासामिसर्वे चरिमनाहफेफेफुर
 तो व्रांधवीजसजायमने गोयमन्नत्रहविरत्त दिस्का
 लद्वियसिस्कासहिय गणहरपयसपत्त ॥ ७ ॥ ज्ञा
 प ॥ श्याजहुत्तसुविहाण श्याजपचेलिमपुन्यन्नरो दी
 ठागोयमसाम जोनियनयणेश्यामियन्नरो सिरिगो
 यमगणधार पंचसयांमुनिपरत्ररिय नूमीकरयविहा
 र न्नविद्यांजणपद्दिवोहकरे समवसरणमकार जंजे
 ससाऊपजेए तेतेपरउपकार कारणपूढेमुनिपवरो
 ॥ १ ॥ जिहां २ दीजेदीख तिहां २ केवलऊपजे
 ए श्यापकनेश्याणहुंत गोयमदीजेदानडम गुरुऊप
 रगुरुन्नक्ति सामीगोयमऊपनिय डणढलकेवलनाण
 रागजराखेरंगधरे ॥ २ ॥ जोश्याष्टापदशैल वढेंचद्विच
 उवीसजिण श्यातमलत्रधिवसेण चरमशरीरीसोयसु
 नि डश्यादेसणानिसुणेव गोयमगणहरसचरिश्या ताप
 सपनरसएण तोमुनिदीठोश्यावतोए ॥ ३ ॥ तपसो
 सियनियश्यांग श्यामसगतिनविऊपजेए किमचढस्येदृ
 ढकाय गजजिमदीसेगाजतोए गिरुत्तएश्यान्निमान
 तापसजोमनचिंतवेए तोमुनिचद्विचुवेग श्यालववि
 दिनकरकिरण ॥ ४ ॥ कचणमणिनिष्पन्न दंरुकल
 श्याधजत्रसहिय पेखविपरमाणद जिणहरन्नरतेस
 रमहिश्या नियनियकायप्रमाण चउदिसिसठिश्याजि
 णहविय पणमविमनउल्लास गोयमगणहरतिहाव
 सिश्या ॥ ५ ॥ वयरस्वामीनोजीव तिर्यक्जुंनकदेवति
 हा प्रतिबोध्यापुठरीक कुंठरीकश्याध्रयननणी वल

तागोयमस्वाम सवितापसप्रतिबोधकरे लेहंआप
 णसाथ चालेजिमयूधाधिपती ॥ ६ ॥ खीरखांडघृ
 तञ्चाणि शुमिअवुठिअंगुठठवे गोयमएकणपात्र
 करावेपारणोंसर्वे पंचसयांशुजभाव उज्जलजरियो
 खीरमसे साचागुरुसंयोग कवलतिकेवलरूवज्जञ्जा
 ॥ ७ ॥ पंचसयांजिणनाह समवसरणप्राकारत्रव पे
 खविकेवलनाण उपन्तोउज्जोयकरे जाणेजणपीयू
 ख गाजंतीघणमेघजिम जिणवाणीनिसुणेवि ना
 णीहुआपंचसय ॥ ८ ॥ वस्तु ॥ इणिअनुक्रमे २ ना
 णसंपन्न पन्नरसयपरवरिअ हरिहदुरियजिणनाह
 वंदे जाणविजगगुरुवयण तिहनाणअप्पाणवंदिय
 चरमजिणेसरइमजणे गोयममकरिसखेद ठेहजा
 यआपणसही होस्येतुल्लावेव ॥ ९ ॥ ज्ञाप ॥ सामी
 बुएवीरजिणंद पूनिमचंदजिमउल्लसिय विहरनुएभ
 रहवासमि वरसबज्जतरसंवसिअ ठवतोएकणयप
 उमेय पायकमलसंधैसहिय आवियोएनयणाणंदन
 यरीपावापुरसुरमहिय ॥ १ ॥ पेखीयोएगोयम
 स्वाम देवसर्माप्रतिबोधकरे आपणुंएत्रिसलादेव
 नंदनपहुंतोपरमपए वलतुंएदेवआकास पेखविजां
 णुंजिणसमोए तोमुनिएमनविखवाद नादभेदजि
 मऊपनीए ॥ २ ॥ कुंणसमेएसांमियोदेख आपक
 न्हेहुंटालिनुए जाणतोएतिहुंअणनाह लोकविवहा
 रनपालियोए अतिजलोएकिधलुंसामि जाण्युंकेव
 लमांगसेए चिंतव्युंएबालकजेम अहवाकेठेलागस्ये

ए ॥ ३ ॥ हुंकिमएवीरजिणढ ऋगतेत्रोलेत्रोलवि
 नुए ञ्णापणोएसचिनुनेहनाहनजेणंलाडीयोए इण
 समेएगोयमचित रागविरागेंवालियोए ॥ ४ ॥ ञ्ण
 वतोएजेउलहरहतोरागेसाहिनुए केवलएनाणसपन्न
 गोयमसहजेउमाहिनुए त्रिनुवनएजयजयकार के
 वलमहिमासुरकरेए गणधरुएकरयवखाण ऋविया
 ऋवजलनिस्तरुए ॥ ५ ॥ वस्तु ॥ पढमगणहर २ वरस
 पचास गृहवासेसवसिय तीसवरससंयमत्रिनुसिय
 केवलनाणपुणवारवरस तिज्जयणनमसिय राजगृ
 हीनयरीठविय वाणवेवरसाय सामीगोयमगुणनि
 लो हीसेंशिवपुरठाय ॥ ७ ॥ ज्ञाप ॥ जिमसह
 कारेकोडुलटहुके जिमकुसुमावनिपरिमलनहके जि
 मचदनसौगधनिधि जिमगगाजललहरेंलहके जिम
 कणयाचलतेजेऊलके तिमगोयमसोभागनिधि ॥ १ ॥
 जिममानसरोवरनिवसेहंसा जिमसुरतरुवरकणय
 वतंसा जिममहुञ्जरराजीववनि जिमरयणायररय
 णेत्रिलसे जिमअवरतारागणविकसे तिमगोयमगु
 णकेलिवनि ॥ २ ॥ पूनमनिसिजिमससिहरसोहे
 सुरतरुमहिमाजिमजगमाहे पूरवदिसजिमतहसक
 रो पचाननजिमगिरिवरगाजे नरवरधरजिममगल
 राजे तिमजिनसासनमुनिपवरो ॥ ३ ॥ जिमसुरत
 रुवरसोहेनाखा जिमउत्तममुखेमधुरीनाखा जिमच
 नकेतकिमहमहए जिमभूमीपतिभूवलचमके जिम
 जिनमदिरघटारणके तिमगोयमलवधेगहगहए ॥

४॥ चिंतामणिकरचढियोआज सुरतरुसारेवंकितका
ज कामकुंजसविवसज्ज्याए कामगवीपूरेमनकामी
अष्टमहासिधिआवेंधामी सामीगोयमअणुसरुए ॥

५ ॥ प्रणवस्करपहिलोपभणीजे मायाबीजोश्रवण
सुणीजेश्रीमतिसोनासंजवए देवेंधुरिअरिहंतनमीजे
विनयपत्न उवऊायथुणीजे इणमंत्रे गोयमनमोए

६ ॥ पुर २ वसतांकांडकरीजे देशदेशांतरकांडज
मीजे कवनकाजआयासकरो प्रहजठीगोयमसमरी
जे काजसुमंगलततखणसीजे नवनिधिविलसेंतासघ
रे ॥ ७ ॥ चउदेसैंबारोत्तरवरसें गोयमगणहरकेवल

दिवसें कियोकवितउपगारकरो आदे मंगलएमज
णीजे परवमहोच्छवपहिलोदीजे ऋधिवृष्टिकल्याण
करो ॥ ८ ॥ धनमाताजिणेउदरेंधरियो धन्यपिता

जसकुलेंअवतरियो धन्यसुगुरुजिणे दीखियोए वि
नयवंतविद्याभंडार जसगुणपोहविनलनेंपार वड
जिमसाखाविस्तरेए ॥ ९ ॥ गौतमस्वामीनोरासभ

णीजे चउविहसंघरलियायतकीजे सयलसघआणं
दकरो कुंकुमचंदनढो देवरावो माणकसोती चो
कपुरावो रयणसिंहासणोबेसणोए ॥ १० ॥ तिहां

बेसीप्रभुदेसनादेसे जविकजीवनाकाजसरीस्ये उद
यवंतमुनिइमभणेए ॥ ११ ॥ एहरासजेजणेजणावे
वरमंगललच्छीघरआवे मनवंकितआसाफलेए ॥

इतिश्रीगौतमस्वामीनोराससंपूर्ण ॥

॥ अथश्रीमहावीरस्वामीनोपंच—

कल्याणकनोचोढालियो ॥

॥ दोहा ॥

प्रेमेप्रणमं सरसती मांगुं अविरलवाण वीरतणां
 गुणगायस्युं पचकल्याणकजाण ॥ १ ॥ गुणगातां
 जिनजीतणां लहिइजवनोपार सुखसमाधहोयजीव
 नें सुणजोसहुनरनार ॥ २ ॥ ढाल १ ली ॥ चालोंगर
 वोरमीइरुडाराजसुणीएदेञ्जी, जंबूदीपनाभरतमा
 जोरुहुंमाहणकुंडतेगामजो ऋपभदतमाहणतिहाव
 सेजो तसनारीदेवानदानामजो ॥ १ ॥ चरितसु
 णोजिनजीतणारेजो श्रेआकणी, जिमनिरमलसम
 कितथायजो अष्टमहानिधिसंपजेजो बलीपातिक
 दूरपलायजो च० ॥ २ ॥ उजलीकूठआसाढनीजो
 योगेउत्तराफाल्गुनीसारजो पुष्योत्तरसुविमानधी
 जो चवीकुखेलीयोअवतारजो च० ॥ ३ ॥ देवान
 दातिणेरयणीयजो सूतासुपनलह्यादश्चारजो फ
 लपूछेनिजकंतनेरेजो कहेऋपभदत्तमनधारजो च०
 ॥ ४ ॥ जोगश्रथसुखपामसुंजो तमेलहसोपुत्ररत
 नजो देवानदातैसांजलीजो कीधोमनमांतहतवच
 नजो च० ॥ ५ ॥ ससारिकसुखजोगवेजो सुणोअ
 चरिजहुयोतिणवारजो सुधर्माइंद्रतिहाकणेजो जो
 ईअवधितर्णेअनुसारजो च० ॥ ६ ॥ चरमजिणेस
 रऊपनाजो देखीहरख्योइद्रमहाराजजो सातआठ
 पगसाहमोजइजो इमवदनकरीशुजसाजजो च०
 ॥ ७ ॥ अकस्तवविधसुंकरिजो फेरीवेठोसिहासन

जामजो मनविमासणमांपण्योजो चितचिंतवेसुर
पतितामजो च० ॥ ८ ॥ जिनचक्रीहरिरामजीजो
अंतपंतमाहणकुलेजोयजो आव्यानहीर आवस्यंजो
एतोउग्रभोगराजकुलेहोयजो च० ॥ ९ ॥ अंतिम
जिणेसरअविआजो एतोमाहणकुलमांजोयजो एतो
अठेराअतठेजो थयुंहुडाअवसर्पिणीतेणजो च०
॥ १० ॥ कालअनंतजातेथकेजो एहवादअअठेरा
थायजो इणिअवसर्पिणीमांथयाजो तेकहीजेचिंत
लायजो च० ॥ १२ ॥ गर्जहरणउपसर्गनोजो मूल
रूपेआयारवीचंदजो निष्फलदेशमाजेथईजो गयो
सौधर्मचमरेद्वजो च० ॥ १३ ॥ एअरीवीरनीवारमा
जो कृष्णअमरकंकागयाजाणजो नेमनाथनेवारेस
हीजो स्त्रीतीरथमह्नीगुणखाणजो च० ॥ १४ ॥ ए
कसोआठसिद्धाअरुपअनाजो वारेसुवधिनेअसंजती
जो सीतलनाथवारैथयुंजो कुलहरीवंसनीउतपती
जो च० ॥ १५ ॥ इमविचारकरीइंदलोजो प्रअुनी
चकुलेअवतारजो तेहनोकारणसुअठेजो इमचिंत
वीहृदयमभारजो च० ॥ १६ ॥ ढाल २ जो ॥ आ
सूमासेंसरदपूनमनीरातजो एदेशी भवमोटाकहीइं
प्रअुनासत्यावीसजो मरीचिअिदंडीतेमांहित्रीजेअवे
रेजो तिहांअरतचक्रीसरवांदेआवीजोयजो कुलनो
मदकरीनीचगोअबांध्योतेहवेरेजो ॥ १ ॥ एतोमा
हणकुलमांआव्याजिनवरदेवजो अतिअणजुगतुं
थायथयुंथास्येनहीरेजो जेजिनवरचक्रीनीचकुलमां

हजो ठेमाहरीआचारधरूउत्तमकुलेंसहीरेजो ॥ २ ॥
 डमचितीतेष्योहरिणगमेपीदेवजो कहेमाहणकुले
 जडनेएकारजकरोरेजो ठेदेवानदानीकूंखेचरमजि
 णंदजो हर्षधरीनेंप्रभुनेंतिहांथीसहरोरेजो ॥ ३ ॥
 नयरद्वत्रियकुंडरायसिद्धारथगेहजो त्रिसलाराणी
 तेहनीठेरूपेनलेरेजो तसकूंखेजडज्ञंक्रमावोप्रभुने
 आजजो त्रिज्ञलानोजेगर्भअठेतेमाहणकुलेरेजो ४ ॥
 जिमडंद्रेकह्योतिमकीधुंततखिणतेणजो व्यासीरात
 नेअंतरेप्रभुनेसंहखारेजो माहणीसुखनांजाणेत्रिस
 लाहरीनेंलीधजो त्रिसलादेखीचौदसुपनमनमांध
 खारेजो ॥ ५ ॥ गजवृषभअनेसीहलद्वनीफूलनीमा
 लजो चंदसूरजधजकुंनपद्वसरोवरूरेजो सागरने
 देवविमानजरत्ननीराज्ञजो चौदमेसुपनेदेखीअग्नि
 मनोहरूरेजो ॥ ६ ॥ शुभसुपनादेखीहरखीत्रिसला
 नारजो परजातेऊठीनेंप्रिउअगलकहेरेजो तेसांन
 लीदिलमांरायसिद्धारथनेहजो सुपनपाठकेतेडीने
 पूठेफललहीरेजो ॥ ७ ॥ तुमहोसेरायअरथनेसुत
 सुखज्ञोगजो सुणित्रिसलादेवीसुखेगर्भपोपणकरेरे
 जो तवमाताहेतेंप्रभुजीरह्यासलीनजो तेजाणीनें
 त्रिसलादुखदिलमांधरेरेजो ॥ ८ ॥ मेंकीधापापअ
 घोरअवांनवजेहजो दैवअटारोदोपीदेखीनवीसक
 रेंजो मुळगर्भहस्योजे किमपामुंहवेतेहजो रांकतणे
 घररत्नचितामणकिमटकेरेजो ॥ ९ ॥ प्रभुजीयेजा
 णीततखिणदुखनीवातजो मोहविटवनजालिमज

गमांजेलहुरेजो जुनुदीठाबिणपणएवळोलागेमोह
 जो नजरिबांध्याप्रेमनुंकारणसुंकहुरेजो ॥ १० ॥
 प्रभुजीगर्भथीअभिग्रहलीधोतेहजो मातपिताजीवं
 तासंजमलेसुंनहीरेजो इमकरुणाआणीतुरतहलाव्युं
 अंगजो मातानेमनेऊपनोंहर्षघणुंसहीरेजो ॥ ११ ॥
 अहोजाग्यअमारुंजाग्युंसहीअरआजजो गर्भअमा
 रुंहाल्युंसहुचिंतागईरेजो इमसुखजररहितापूरणहु
 यानवमासजो तेऊपरवलीसाढीसातरयणीथईरेजो
 ॥ १२ ॥ तबचैत्रतणीसुदतेरसउतरारिद्धजो जन
 म्यांश्रीजिनवीरहुईवधामणीरेजो सहुधरणीविकसी
 जगमांथयुंप्रकाशजो सुरनरपतिघरिवृष्टिकरेसोव
 नतणीरेजो ॥ १३ ॥ ढाल ३ जो ॥ माहरीसहीरे
 समाणी। एदेशी ॥ जनमसमयश्रीवीरनोजाणी आवी
 कृष्णकुमारीरेजगजीवनजिनजो जनममहोठव
 करीगीतजगावें प्रभुजीनीजाउंवल्लिहारीरे ज० १ ॥
 ततखिणइंद्रसिंहासनहाल्युं घोषघंटाबजडावीरे ॥
 ज० मेलिआकोडसुरासुरदेवा मेरुपर्वतआवेरे ज०
 ॥ २ ॥ इंदोपंचरूपेप्रभुजीने सुरगिरिऊपरलावेरे
 ज० जत्तकरीहियडामांराखे प्रभुनेंसीसनमावेरे ज०
 ॥ एककोडसाठलाखकलसला निरमलनीरेन्नरियारे
 ज० नाहनोवालकएकिमसहस्यें इंद्रेसंसयधरियारे
 ज० ॥ ४ ॥ अतुलीवलजिनअवधेजोई मेरुअंगूठें
 चाप्योरे ज० पृथ्वीहालकलोलथईतव धरणीधर
 तिहांकांप्योरे ॥ ५ ॥ जिननुंवलदेखीनेंसुरपति न

गतिकरीनेखमावेरे ज० च्यारवृपन्नारूपधरीनें
 जिनवरनेंज्ञवरावेरे ज० ॥ ६ ॥ अमृतअंगूठेयापी
 नें मातापासेंमेलेरे ज० देवसहूनदीसरजाये आव
 तापातिकटेलेरे ज० ॥ ७ ॥ हवेप्रभातेसिद्धारथरा
 जा अतिघषांतच्छमडावेरे ज० चकले २ नाच
 करावे जगतनादाणढडावेरे ज० ॥ ८ ॥ बारमेदि
 वसेंसजनसंतोपी नामदीधुंवर्धमानरे ज० अनुक्र
 मेवधताआठवरसना हुआश्रीजगवानरे ज० ॥ ९ ॥
 एकदिनप्रभुजीरमवाचाल्या तेवतेवडासघातीरेज०
 इद्रमुखेपरसंसानिसुणी श्याव्योसुरमिथ्यातीरे ज०
 ॥ १० ॥ पन्नगरूपेभाडेविलगो प्रभुजीयेनाख्योजा
 लीरे ज० ताडसमानवलीरूपजकीधुं मूठीनाख्यो
 उठालीरे ज० ॥ ११ ॥ चरणेनमीनेंखमावेतेसुर
 नामधरेमहावीररे ज० जेहवातुमनेंइद्रेवखाण्या
 तेहवाढोप्रभुधीररे ज० ॥ १२ ॥ मातपितानीसा
 लेंजणवा मूकेवालकजाणीरे ज० ॥ १३ ॥ इंद्रआ
 वीतिहाप्रन्नजपूले प्रभुकहेश्वरथवखाणीरे ज०
 ॥ १४ ॥ जोवनवयजाणीप्रभुपरण्या नारीजसोदा
 नामेरे ज० अठ्यावीसेवरसेप्रभुना मातपितास्वर्ग
 पामेरे ज० ॥ १५ ॥ जाईजीनुआग्रहजाणी दोड
 वरसघरवासीरे ज० तेहवेलोकांतिकसुरवोले प्र
 भुकहोधरमप्रकासीरे ज० ॥ १६ ॥ ढाल ४ थी
 तारेमाथेपचरंगी पागसोनारोकोगलोमारुजीएदेशी
 प्रभुआपेवरसीदानजलुरचिऊगते जिनवरजी ए

ककोडीनेंआठलाखसोनइयादिनप्रतें जि० मृगसर
 सुदिदशमीउतराजोगेमनधरी जि० जाईनीअनुम
 तिमागीनेंदिख्यावरी जि० ॥ १ ॥ तेदिवसथकी
 चौनाणीप्रचुजीथया जि० साधिकएकवरसचीवर
 धारीप्रभुरह्या जि० पळेदीधुंवांजणनेवेवारखंडखं
 डेकरी जि० प्रभुविहारकरेएकाकीअजिग्रहचितघ
 री जि० ॥ २ ॥ साढाबारवरसमांघोरपरीसहजेस
 ह्या जि० सूलपाणिनेंसंगमदेवगोसालानाकह्या
 चंरुकोसीनेगोवालेंखीररांधीपगऊपरें जि० काने
 खीलाखोभ्यातेदुष्टसऊप्रचुनुधरे जि० ॥ ३ ॥ लेइ
 उडदनाबाकुलाचंदनवालातारिया जि० प्रभुपरउ
 पगारीसुखदुखसमाधारिया जि० ळमासीवेनेंनव
 चोमासीकहियेंरे जि० आढीमासत्रिनमासओठ
 मासएवेबेलहियेंरे जि० ॥ ४ ॥ षटकीधाबेवेमास
 प्रभुसोहामणा जि० बारमासनेंपखबहोत्तररलिया
 मणा जि० ळठबेसेंनुगणत्रीसवारअठमवखाणिये
 जि० जद्रादिकप्रतिमादिनबेचौदज्ञाणिये जि०
 ॥ ५ ॥ साढाबारवरसतपकीधाविणपाणीयें जि०
 पारणात्रिणस्येंनुगणपंचासतेजाणीये जि० तबक
 र्मखपावीध्यानसुकलमनध्यावता जि० वैशाखसु
 ददशमीउत्तराजोगेसोहावता जि० ॥ ६ ॥ शालवृ
 द्हतलेंप्रभुपाम्याकेवलनाणरे जि० लोकालोकतणा
 परकाशीथयाप्रभुजाणरे जि० इंद्रचूतिप्रमुखप्रति
 बोधीगणधरकीधरे जि० संघथापनाकरिनेंधर्मनी

देशनादीधरे जि० ॥ ७ ॥ चौदसहस्रलाञ्छणगा
 रप्रभुनेशोन्नता जि० वलीसाधवीसहस्रकृत्रीसकही
 निरलोन्नता जि० उगणसाठसहस्रएकलाखतेश्राव
 कसंपदा जि० तीनलाखनेसहस्रअठारतेश्राविकास
 मदा जि० ॥ ८ ॥ चौदपूरवधारीत्रिणसेसख्याजा
 णीइं जि० तेरस्येनुहिनाणीसातस्येकेवलीवखाणी
 ड जि० लब्धिधारीसातसेविपुलमतिवलीपाचस्ये
 जि० वलीच्यारसेवादीतेप्रभुजीपासेवस्ये जि० ९
 त्रिष्यसातस्येनेवली चौदस्येसाध्वीसिद्धथया जि०
 एप्रभुजीनोपरिवार कहितांमनगहगह्या जि० प्रभु
 जीयेत्रीसवरसघरवासेंजोगव्या जि० षडमस्थपणा
 मांवारवरसतेजोगव्या जि० ॥ १० ॥ त्रीसवरसके
 वलवेतालीसवरससजमपणु जि० संपूरणबहोत
 रवरसआयुश्रीवीरतणु जि० दीवालीदिवसेस्वाति
 नक्षत्रसोहांकरू जि० मऊरातेमुगतिपहोताप्रभुजी
 मनोहरू जि० ॥ ११ ॥ एपाचकल्याणचोवीसमाजि
 नवरतणा जि० तेजणतांगुणतांहरपहोईमनमाघ
 णा जि० जिनज्ञासननायकत्रिशलासुतचितरंजणी
 जि० भविष्यणनेत्रिवसुखकारीनवन्नयन्नजणोजि०
 ॥ १२ ॥ कशल ॥ जयवीरजिनवर सघसुखकरथुगघो
 जिननुठकधरी सवतसतरएक्याशीए सुरतचोमासुं
 करी श्रीसहजसुदरतणीसेवक जगतसुडणिपरेकहे
 प्रभुजीसुंपूरणप्रेमपामी नित्यलाञ्छवळितलहै ॥ १३ ॥
 इतिश्री पचकल्याणकवीरजिनस्तवनसंपूर्ण ॥

॥ श्रुथश्रीगोडीपार्श्वनाथनोचोढालीश्रीलिख्यते ॥
 पासजिणंदप्रसिद्धसिद्ध गोडीपुरमंडण महिमा
 मंदिरमोहमयण मिथ्यातविहंडण एकल्लमल्लअनेक
 रूप अगणितगुणआगर त्रिभुवनबंधवधवलदिग
 करुणारससागर ॥ १ ॥ जिमतुमअजवसरूपसकल
 कलप्रकलअगोचर नलहेलहेरूपतिसकति थिति
 नटकेजोचर वृष्टवचनजीरणलपित अनुसारेंजा
 णि थुणसुंस्वामीनिरहपणें सुणजोत्तविप्राणी ॥ २ ॥
 विधिपद्मगच्छमहेंद्रसूरी गच्छेशनिदेशे साखाचा
 रजअजयसिंह सूरीउपदेशेगोत्रमीठडीयाउसवंत्र
 पाठणपुरवासी साहमेधोजिणेसातधात जिनधर्म
 वासी ॥ ३ ॥ चउदघत्रीसेफागुणसुद बीजेनृगुवा
 रें खेतानोडीतातमात निजसुकृतसारे तेणेंपयट्यो
 पासबिंब लहेवानरभवफल चोविहसंघहरखे ख
 रचीधनपरिघल ॥ ४ ॥ जगतियुगतिअति थकि
 तचित्त नितनिरमलसारि पणपसतालेतुरकजय प्र
 तिमाभंडारी मलकमहाबलज्जसनखान कीधो ऊ
 तारो पासठेतिणेंठामेंजोर गुजरातिवारो ॥ ५ ॥
 तरलतुरंगकिसोरसोर करताहणहणता केइएराकी
 उढलंता खुरीइंजुंइंखणता बांधणताइघोडारमाहि
 खीलीखोसंता प्रगटथयातिहांपासबिंब सुखदाय
 कसंता ॥ ६ ॥ खिजमतगारनफरफजर नजरेगुज
 रावे होइखुस्यालनिहालमलक इक्याकहेलावें वांन
 पडिलकोइवणिकसुता तसुज्जरमज्जणेइम कीजेंइस

कुंदं ऋवत सदाता जिमदायम ॥७॥ हेमजवूत बहुतकौ
 त हेनुतहिदूका धरीयेडुसिसिरजाफरान सिधलका
 भूका इणिपरैरहितातेणेंठांमें वील्यादिनकेडु सतेरेजे
 वातथई सुणजोमनदेई ॥ ८ ॥ ढालचुनडीनी, इण
 अरवसरपुरपारकरे राणोखेंगारराजानरे तेहनेंदरवा
 रेदीपतो संघवीकाजलपरधानरे ॥ १ ॥ इणि० ॥
 तसवनेवीनिजकुलतिलो देवाणंदसाखदयालरे मे
 घोखेंताउतपाटणें व्यापारकरेधूतालरे ॥ २ ॥ इ
 णि० ॥ सुपनतरसुरकहेसाहनें ठेमलेठमोहोलजि
 नविवरे तसढामसवासोदेईनें लेजेमकरिराविलंवर
 इ० ॥ ३ ॥ प्रतिमालेडुणावेगुरुकने जोइकहेश्री
 मेरुतुगरे तुमदेशेएहअतिसही तीर्थथासेउत्तंगरेइ०
 ॥ ४ ॥ करीयाणालेईपोहोचेघरे मूरतराखेरुमाहिरे
 पंथेकोइनगणेपोठीठ वाध्योघणोमोहउक्काहरे इ०
 ॥ ५ ॥ समऊावेनामुसेठने जपेदेजोमुऊरासरे मा
 डोएहनामेमाहरे प्रतिमारहसेअमपासरे इ० ॥६॥
 मेघोक्कहेलेखेराखसु पणतेसत्रलोतिणठासरें गाहु
 नरीचाल्योथलदिशे वासोवसेगोडीगामरे इ० ॥७॥
 सुहणेसुरकहेगोहलीजिहा माऊप्रासादमंऊाणरे ना
 णुतिहाधनश्रीफलतले मीठुजलपहांणनीखांणरेइ०
 ८ ॥ ढाल २ वीजी, नीडळीवेरणहुडरही एदेशी ॥
 उदयपालठाकुरतिहां जोरावरहोखेतसीलूणीतके
 डहांरहोनिरभयसाहजी आदरसुहोकहेदेडमहीतके
 धनधनगोडीजगधणी पोहवीपोऊहोप्राजोजसखी

ठके धन० ॥ १ ॥ एआंक्रणी, आवेशिलाटदेशांत
 री जद्दप्रेस्योहोकरीप्रथमतइआरके जोमीकरुप्रनु
 बेसवा रहेचहुंदिशिहोलसकरहुसीयारके ॥ २ ॥
 धन० पुखतीबंधावीपीठका वरहिवसेहोजाणेश्र
 हीनाणके सखरगंजारोशिखरसुं मध्यमंरुपहोसऊ
 मोह्मंडाणके धन० ॥ ३ ॥ पवासणवेठापासजी
 नरीलकरीहोपूजेजलेजावके सजलमधुरजललहकं
 ति वरदाहोबंधावीवावके धन० ॥ ४ ॥ एहवेचौ
 दचोराणुये श्यायुजोगेहोकस्योमेघेंकालके ज्ञाणेजो
 श्यांणीघरे काजलसाहोकरेचैतनीचालके धन० ॥ ५ ॥
 रंगमंडपरचनाबनी अतिजंचाहोथंजठामोठामके
 कोडेकरावेकोरणी वित्तवावरीलधिरकीधोक्केनाम
 के धन० ॥ ६ ॥ वलीमहाजननीसाजसुं मेयाना
 होसुतचलवेकामके मुख्यमंडपसुजमांडणी करेढोबंध
 होजिणहरअजिरामके धन० ॥ ७ ॥ चौवीसवटो
 पंचाणुये तेणेंथाप्योहोश्यागलरहेजेहके चौवीसगोत्र
 नीदेहरी महाजननीहोफिरतीलेजेहके धन० ॥ ८ ॥
 ढाल ३ ॥ धणराढोलानी, इणिपरवर्तैबिहुनेरे मां
 होमाहिविवाद गिरुनुगोडी पणसरिखाराखेप्रनूरे
 वधवानदीयेविखवाद गिरु० गोडीगाजेजीजिणंद
 दीपेतेजेंजीदिणंद जगमहिमाअगमअपार गिरु० ॥
 १ ॥ विनेवीमाटेहसरे एलेपूजकप्राय गिरु० मेघा
 नीसंततहजीरे तेणेंगोठीकहेवाय गि० ॥ २ ॥ शि
 खरेदंऊवडीधजारे चढताकरेकलेश गि० श्याजल

गेठेएविहुंनेरे इमवहुवचनविज्ञेप गि० ॥ ३ ॥ ठा
 कुरलेनहीमुंरुकुरे एवीजनोञ्छ्याप गि० आंगुली
 वांधीएकठारे पूजेमलेजोकदाप गि० ॥ ४ ॥ उद
 यवंतञ्चतिऊजलारे विधिपक्ष्म्रावकवेह गि० ते
 खदारदिलदोलतीरे प्रनुजीसुंपूरणसनेह गि० ॥ ५ ॥
 साजकरीञ्चागलरह्योरे खगधरखेतलबीर गि० सम
 कितधारीजागतोरे धीगधवलधरधीर गि० ॥ ६ ॥
 अधिकुंतुंबूजेकह्योरे तेखमजोमहाराज गि० ठेकाणा
 वधपणखरीरे वातठेगरीवनिवाज गि० ॥ ७ ॥ पहे
 लातवननग्याघणारे तिहांकाकाविखवाठ गि० सा
 जनसाचोसदहजोरे स्योजूठामांसवाद गि० ॥ ८ ॥
 ढाल ५मी ॥ रागञ्चास्या ॥ जयोजयोगोडीपासजि
 णेसरभगतिवकुलनगवानरे देवलवारनवीजीरेप्रति
 मा विसमाथलविचथानरे जयोजयो० ॥ नगतिव
 कुलभगवानरे ॥ एञ्चाकणी० ॥ आयुधधारीनीलेघो
 ठे आपथडअसवाररे किहारेवालकअवधूतभुजग
 म देखाठेदीदाररे जयो० ॥ २ ॥ आवेसघअनेक
 विदेशी निरुपममहिमाभाठरे चोरचरऊनोकाइन
 वचाले विघननिवारवाठरे जयो० ॥ ३ ॥ जगल
 भूलारात्रिजात्रु ततखिणलेतानामरे देवीधरमारग
 देखाडे मुकेचिततठामरे जयो० ॥ ४ ॥ दरियावि
 चमाहिवाहणढोलता समरंतादीयिसादरे सयलअसु
 रसुरनरवरसेवे नविलोपेमरजाठरे जयो० ॥ ५ ॥
 विसहरवयरीव्याधिविश्वानर नयन्नाजेहरिभ्रांतरे

प्रायेंकेहनेंअधिकनराखे पंचदिवसउपरांतरे जयो०
 ॥ ६ ॥ आभवेवंछितसफलहोवेपणि करमनिवडव
 लकोइरे ध्यानशुद्धिसमकितनिरमलता स्वर्गमुगति
 फलहोइरे जयो० ॥ ७ ॥ द्रव्यज्ञावविधिपूजोप्रण
 मो नामजपोनरनाररे तवनज्ञणोमदमच्छरमूकी उ
 तपतीसाचीधाररे जयो० ॥ ८ ॥ कलत्र ॥ इमथु
 श्योगोडीपासस्त्रामी हुकमपामीजेहनो दज्ञदिशे
 पसरतोअरतिहरतो प्रगटपरतीजेहनो श्रीअमरसा
 गरसूरिअंचल गच्छपतिराउपसाउले पयनमीलदूमी
 चंद्रवाचक शिष्यलावनभणे ॥ ९ ॥

इतिश्रीगोळीपार्श्वनाथजीनोचोढालियोसंपूर्ण ॥
 ॥ अथश्रीदानशीलतपज्ञावनुंचोढालियो ॥

॥ दोहा ॥

प्रथमजिणेरुपयनमी पामीसुगुरुपसाय ।
 दानशीलतपभावना बोलिसबज्जसमवाद ॥ १ ॥
 वीरजिणंदसमीसख्या राजग्रहीउद्यान ।
 समवसरणदेवेरच्छुं बेठाश्रीवर्धमान ॥ २ ॥
 बेठीवारिपरखदा सुणवाजिनवरवाण ।
 दानकहेजगहुंबडो मुऊनेंप्रथमवखाण ॥ ३ ॥
 सांजलजोसज्जकोतुमे कुणलेमुज्जसमान ।
 अरिहंतदीक्षाअवसरे आपेपहलुंदान ॥ ४ ॥
 प्रथमपहरदातारनो लीयेसहुकोनाम ।
 दीधारीदेवलचढे सीकेवंलितकाम ॥ ५ ॥
 तीर्थकरनेपारणं कुणकरस्येंमुऊहोड ।

वृष्टीकरूसोवनतणी साढीवारहकोरु ॥ ६ ॥
 हुंजगसघलोवसकरु मुऊमोटीढेवात ।
 कुंण २ दानथकीतखा तेसुणजोअवदात ॥ ७ ॥
 ढालपहेली ललनानी एदेशी ॥ धनसारथवाह
 साधुने दीधुंघृतनुदान ललना ॥ तीर्थकरपदमेदीउ
 तेणेमुऊअभिमान ललना ॥ १ ॥ दानकहेजगहुंव
 ढो एआकणी, मुऊसरीखोनहीकोय ललनाअठ्ठि
 समृद्धिसुखसपदा दानेदोलतथाय ललना ॥ २ ॥
 दानकहेजगहुवढो ॥ सुमुखनामेगाथापति पढिला
 भ्योअठ्ठिपिराय ललना कुमरसुवाअसुखलहे तेतोमु
 ऊपसाय ललना ॥ ३ ॥ दानकहेजगहुंवढो ॥ पांचसे
 मुनिनेपारणे देतोवोरीआहार ललना अरतथयोच
 अत्रतचलो तेपणमुऊफलजाण ललना दान० ॥ ४ ॥
 मासखमणनेपारणे पढिलाभ्योरिपिराय ललना सा
 लजद्रसुखजोगवे दानतणेसुपसाय ललना ॥ ५ ॥
 दान० आप्याअठ्ठदनावाकला उत्तमपात्रविशेष
 ललना मूलदेवराजाथयो दानतणाफलदेख ललना
 ॥ ६ ॥ दान० ॥ प्रथमजिणेसरपारणे श्रीश्रेयास
 कुमार ललना सेलहीरसवोरावियो पाम्योअवनो
 पार ललना ॥ ७ ॥ दानक० ॥ चंदनवालावाकु
 ला पढिलाभ्योमहावीर ललना पंचदिव्यपरगठथ
 या सुंदररूपशरीर ललना ॥ ८ ॥ दान० ॥ पूरव
 अत्रपारेवढो अरणेरारख्योसूर ललना तीर्थकरचक्र
 अत्रतचलो प्रगत्योपुन्यपहूर ललना ॥ ९ ॥ दान०

गजजवेससलोराखीन करुणाकीधीसार ललना श्रे
णिकघरेश्वरतस्यो शृंगजमेघकुमार ललना ॥ १० ॥
दानकहेजगहुंवळो, इमअनेकमेजधस्या कहेतानावे
पार ललना समयसुंदरप्रभुवीरजी पहिलोमुळश्र
धिकार ललना ॥ ११ ॥ दान० ॥

॥ दोहा ॥

सीलकहेसुंदानतुं किस्योकरेहंकार ।

आळंवरश्याठेपुहोर जाचकसुंविबहार ॥ १ ॥

अंतरायवलिताहरे जोगकर्मसंसार ।

जिनवरकरनीचाकरो तुळनेपश्याधिकार ॥ २ ॥

गर्वमकररेदानतुं मुळपूठेसझकोय ।

चाकरचालेआगले तोसुराजाहोय ॥ ३ ॥

जिनमंदिरसोनातणो नवोनीपावेकोण ।

सोवनकोडीदानदे सीलसमोनहिकोय ॥ ४ ॥

सीलेसंकटसविटले सीलेसीतलश्याग ।

सीललहरिकरिकेसरी जयजायेसविज्ञाग ॥ ५ ॥

जन्ममरणनाजयथकी मेळोळाव्याअनेक ।

नामकहुंहवेतेहना सांजलजोसुविवेक ॥ ६ ॥

ढाल २ जी ॥ सीलकहेजगहुंवळो मुळवातसु
णोश्रुतिमीठीरे लालचलावेलोकनें मेदानतणीवा

तदीठीरे ॥ १ ॥ सीलकहेजगहुंवडो एश्यांकणी ,

कलिकालेंजगजाणिये वलिबरतनहीपणकोयर ते

नारदमेसीऊव्यो मुळजुनएश्याधिकाररे सी० ॥ २ ॥

बांहेंपहस्यावेरखा संखराजायेदूषणदीधोरे काप्या

हाथकलावती मेनवपल्लवकीधारे सी० ॥ ३ ॥ रात्र
णघरसीतारही रामचद्रघरञ्जाणीरे सीताकलंकउता
रवा पावककीधोपाणीरे सी० ॥ ४ ॥ चंपापोलउ
घाक्रिया चारणीकाढ्योनीरोरे सतियसुजद्राजसथ
यो मेतसकीधीचीरोरे सी० ॥ ५ ॥ राजामारणमां
डियो राणीअन्नयार्थेदुखदाख्योरे सूलीसिहासनकि
यो सेठसुटर्सनराख्योरे ॥ ६ ॥ शीलक०, सीलस
नाहमत्रीसरे आवंताअरिदलथभ्यारे तिहांपणसा
निधमेकरी वलिधर्मकार्यप्रारंभ्यारे सी० ॥ ७ ॥ प
हिरणचीरप्रगटक्रिया अठोत्तरसोवारोरे पाळवहा
रीद्वोपदी राखीमामउदारोरे शी० ब्राह्मीचदनवा
लिका वलिसीलवतीदवदंतीरे चेडानीसातेसुता रा
जेमतीसुदरकुंतीरे शील० ॥ ९ ॥ इत्यादिकमेऊध
र्या नरनारीनावृंदोरे समयसुदरप्रभुवीरजी मुजहि
लुं लोकहृष्ट्राणदोरे शील० ॥ १० ॥

॥ दोहा ॥

तपवोल्पोत्रटकीकरी दाननतूअवहील ।
पणमुळआगलतुकिस्यु सांजलरेतुंसील ॥ १ ॥
सरसाभोजनतेतज्या नगमेमीठानाढ ।
देहतणीशोजातजी तुळमाकिस्योसवाढ ॥ २ ॥
नारथकीडरतोरहे कायरकिस्योवखाण ।
कळकपटवज्जकेलवी जिमतिमराखेप्राण ॥ ३ ॥
कौविरलोतुळशादरे ढोडेसज्जससार ।
आपऐकनुजाजती वीजाजाजेचार ॥ ४ ॥

कर्मनिकाचितत्रीडवुं चांजूंभवन्नयभीम ।
 अरिहंतमुऊनेआदरे वरसबमासीसीम ॥ ५ ॥
 रुचकनंदीसरपरवते मुऊलवधेमुनिजाय ।
 चैत्यजुहारेंसास्वता अणंदअंगनमाय ॥ ६ ॥
 मोटाजोयणलाखना लगुकुंधुवाआकार ।
 हयगयरथपायकतणां रूपकरेअणगार ॥ ७ ॥
 मुऊकरफरसेउपसमें कुष्ठादिकनारोग ।
 लब्धीअठाविसऊपजे उत्तमतपसंयोग ॥ ८ ॥
 जेमेंतास्यातेकहुं सुणजोमनउल्लास ।
 चमत्कारचितपामसो देसोमुऊसावास ॥ ९ ॥
 ढाल ३ जी ॥ दूढप्रहारअतिपापिन हत्याकीधी
 च्यारहोसुंदर तेपिणतिणन्नवेऊधस्थो मूक्योमुगति
 मऊारहो सुंदर १ ॥ तपसरीखोजगकोइनही अ
 अणकडी ॥ १ ॥ तपकरेकर्मनेसूऊहो सुंदर तपकर
 तांअतिदोहिलो तपसांनहीकोईकूडहो सुं० ॥ २ ॥
 तपसरिखो० सातमांणसनितमारतो करतोपापअ
 घोरहो सुंदर अरणमाजुलीमेंऊधस्थो तैद्याकर्मक
 ठोरहो सुंदर ॥ ३ ॥ सप० नंदीषेणनेमेकीन स्त्री
 वलन्नवसुदेवहो सुंदर बज्जतरसहसअंतेउरी सुख
 नोगवेनितमेवहो सुंदर ॥ ४ ॥ तपसरखीजगको
 नही, रूपकुरूपकालौघणो हरिकेसीचंडालहोसुंदर
 सुरनरकोष्ठीसेवाकरे तेमेकीधीचाहहो सुंदर ॥ ५ ॥
 त० विष्णुकुमरलवधेकीन लाखजोयणनोरूपहो
 सुंदर श्रीसंघकरेकारणें एमुऊसगतिअनूपहो सुंदर

६ ॥ तपसरि० अष्टापदगौतमचढ्या वांद्याजिनचो
 वीसहो सुंदर तापतपणप्रतिधूऊव्या तिणेमुऊअधि
 कजगीसहो सुंदर ॥ ७ ॥ तप० चौदसहसअणगा
 रमे धनधन्तोअणगारहो सुंदर वीरजिणंदयखाणी
 न एपणमुऊअधिकारहो सुंदर ॥ ८ ॥ तपसरखो
 जगको, कृध्ननरेसरअगलें अहो अहो दूकरकारहो
 सुंदर ढढणनेमप्रसंसीन मुऊमहिमासवितेहहो सुं
 दर ॥ ९ ॥ तप० नदिपेणवहरणगयो गणिका
 कीधोहासहो सुंदर वृष्टिकरीसोवनतणी मेत्तसपूरी
 आसहो सुंदर तपसरिखोजगकोनही ॥ १० ॥ इ
 मवलजद्रप्रमुखवज्ज तास्यातपसीजीवहो सुंदर ॥
 समयसुंदरप्रजुवीरजी पहिलोमुऊप्रस्तावहो सुंदर
 ॥ ११ ॥ तप० ॥ ॥ ॥

॥ दोहा ॥

ज्ञावकहेतपतुंकिस्यो लेश्योकरेकपाय ।
 पूर्वकोडजोतपतपे खिणमांखेरुथाय ॥ १ ॥
 खंधकघ्राचारजप्रते तेवाल्योसविडेस ।
 अशुभनियाणुतुकरे क्षमानहीलवलेस ॥ २ ॥
 दीपायनरिपिदूहव्यो सवप्रजुन्नेसाह ।
 तैतपक्रोधकरीतिहां कीधोद्वारिकाढाह ॥ ३ ॥
 दानसीलतपसाभलो मकरोजूठगुमान ।
 लोकसहूकोसाखदे धरमेज्ञावप्रधान ॥ ४ ॥
 आपनपुंसकठोतिणे देव्याकरणीसाख ।
 कामसरेनहिकोतुमे ज्ञावज्जणेमोपाख ॥ ५ ॥

रसविनकनकननीपजे जलविणतरुवरवृष्टि ।

रसवतिरसनहिलवणविन ज्ञावविनानहिसिद्धि ६

मंत्रतंत्रमणिनुषधी देवधरमगुरुसेव ।

ज्ञावविनासवितेवृथा भावफलैर्नितमेव ॥ ७ ॥

दानसीलतपजेतुम्हे निजनिजकह्यावृतंत ।

तिहांजोभावनहुंततो एकोसिद्धनजंत ॥ ८ ॥

ज्ञावकहैमैएकलै तास्यावहुनरनार ।

सावधानथईसांज्ञलो नामकह्नांनिरधार ॥ ९ ॥

ढाल ४ काननमैकाउसगरह्योरे प्रसन्नचंद्ररिषि

राय तेमैकीधोकेवलीरे ततखिणकरमखपाय सो

ज्ञागीसुंदर ॥ १ ॥ ज्ञावबडोसंसार एतोबीजोमुऊ

परिवार सोज्ञागी० दानादिकविणएकलैरे पहुंच

चाहुंज्ञवपार सोज्ञागी० ॥ २ ॥ वंशऊपरचढ्योखे

लतोरे एलापुत्रअपार केवलज्ञानीमेंकियोरे प्रति

बोध्योपरिवार सोज्ञा० ॥ ३ ॥ भूखह्नुमावेह्नां अ

तिघणीरे करतोकूरआहार केवलमहिमासुरकरैरे

कूरगडूअणगार सो० ॥ ४ ॥ लाजथीलोज्ञवाधैघ

णोरे आण्योमनवैराग कपिलथयोकेवलीरे तेमुऊ

नैसोज्ञाग सोज्ञा० ॥ ५ ॥ अनिकासुतगहनोधणीरे

द्वीणजंघबलिजाण कीधोअंतगडकेवलीरे गंगाज

लगुणखाण सोज्ञागी० ॥ ६ ॥ पनरैसैतापसज्ञणीरे

दीधीगोतमदीख ततखिणकीघाकेवलीरे जोमुऊमा

नीसीख सो० ॥ ७ ॥ पालकघाणीपीलियारे खंदग

सूरिनासीस जनममरणथीलोडव्यारे आपोमुऊ

आसीस सो० ॥ ८ ॥ चडरुद्रनिशिचालतोरे दीधो
 दंडप्रहार नवदीक्षितथयोकेवलीरे तेगुरुपिणातिण
 वार सो० ॥ ९ ॥ धनधनरथकारसाधुनैरे पडिला
 भ्योउल्हास मृगलोजावनजावतोरे पहुंचतोसरगआ
 वास सो० ॥ १० ॥ निजशुपराधखमावतीरे मृ
 क्योमनथीमान मृगावतीनैमेदियोरे निरमलकेवल
 ज्ञान सो० ॥ ११ ॥ मरुदेवीगजचढीमारगैरे पेखी
 पुत्रनीकृष्टि मुऊनैमनमांहेधख्योरे ततखिणपामी
 सिरू सो० ॥ १२ ॥ प्रजुपदपूजननीसरीरे दुरगति
 नामैनार कालधरमविचमैकरीरे पहुंचतीस्वरगमऊ
 र सोजा० ॥ १३ ॥ वीरवांदणचल्योमारगैरे चांप्यो
 चपलतुरंग दर्दुरनामैदेवतारे तेहथयोमुऊसंग सो०
 ॥ १४ ॥ कायासोजाकारमीरे रूपकिसोअजिमान
 भरतआरीसाजवनमैरे पाभ्योकेवलज्ञान सो० १५
 आपाढभूतकलानिलोरे प्रगट्योजरतसरूप नाटक
 करतांपामियोरे केवलज्ञानअनूप सोजा० ॥ १६ ॥
 दीक्षादिनकाउसगरह्योरे गयसुकमालमसाण सोम
 लसीसप्रजालियोरे सिरूगयोसुहऊण सो० ॥ १७ ॥
 गुणसागरथयोकेवलीरे सांजलपृथिवीचंद पोतैकेव
 लपामियोरे सेवकरैसुरइंद सो० ॥ १८ ॥ इमअने
 कमेऊधख्यारे मूक्यात्रिवपुरवास समयसुंदरप्रभुत्रीर
 जीरे मुऊनैप्रथमप्रकाश सोजा० ॥ १७ ॥ ॥

॥ दीहा ॥

वीरकहैतुम्हेसाजलो दानशीलतपजाव ।

निंदात्तैश्चिपाडवी धरमकरमप्रस्तात्र ॥ १ ॥
 परनिंदाकरतांथकां पापैपिंडभराय ।
 बेढराडवाधैघणी दुरगतिप्राणीजाय ॥ २ ॥
 निंदकसरिषोपापियो नूढीकोइनदीठ ।
 बलिचंडालसमोकह्यो निंदकमुंहशुदीठ ॥ ३ ॥
 श्वापप्रसंसाआपणी करतांइंदनरिंद ।
 लघुतापामैलोकमै नासैनिजगुणवृंद ॥ ४ ॥
 कोकेहनीमकरोतुमे निंदानैग्रहंकार ।
 श्वापश्वापणठामैरहो सहुकोजलोसंसार ॥ ५ ॥
 तोपिणअधिकोभावतै एकाकीसमरत्य ।
 दानशीलतपत्रिणजला ज्ञावविनाश्रकयत्य ॥ ६ ॥
 अंजनश्वांखेंश्वांजतां अधिकीश्वाणैरेख ।
 रजमांहेतजकाढतां श्वाधिकीभावविशेख ॥ ७ ॥
 भगवंतहठज्ञांजणभणी च्यारेसरिषागिणंत ।
 च्यारकरीमुखश्वापणा चउविहधर्मभणंत ॥ ८ ॥
 ढाल ५ मी ॥ बीरजिणेसरइमज्ञणैरे बैठीपरष
 दबार धरमकरोतुमेप्राणियारे जिमपामोजवपारो
 रे ॥ १ ॥ धर्महीयैधरो धरमनाच्यारप्रकारोरे ज
 वियणसांजलो धरममुगतिदातारोरे ॥ २ ॥ धर०
 धरमथकीधनसंपजैरे धरमथकीसुखहोय धरमथ
 कीश्वापरतटलै धरमसमोनहीकोघरे ॥ ३ ॥ ध०
 दुरगतिपडतांप्राणियोरे राखेंश्रीजिनधर्म कुटंबस
 हूकोकारिमोरे मतभूलोभवज्जरमोरे ॥ ४ ॥ ध०
 जीवजिकेसुखियाहुवारे बलियज्जस्यैकैजेह तेजिन

वरनाधरमथीरे मतकौकरोसंदेहोरे ॥ ५ ॥ ध०
 सोलहसैवासठसमैरे सांगानेरमऊार पदमप्रभुसुप
 साउलै एहन्नख्योअधिकार ॥ ६ ॥ ध० सोहमसा
 मिपरंपरारे खरतरगढकुलचद युगप्रधानजगपर
 गडारे जिणचंदसूरिसूरिंदोरे धर० ॥ ७ ॥ तासु
 सीसअतिदीपतारे त्रिनयवंतजसवंत आचारजचढ
 तीकलारे जिनसिहसूरिमहतोरे ॥ ८ ॥ प्रथमत्रि
 प्यश्रीपूजनारे सकलचंदतसुसीस समयसुदरवाचक
 नणैरे संघसदासुजगीसोरे ध० ॥ ९ ॥ दानशील
 तपज्ञावनारे रासरच्योसंवाद नणतांगुणताज्ञावसुरे
 रिद्धिसमृद्धिसुप्रसादोरे ध० ॥ १० ॥ ॥
 इति दानशीलतपभावना संवादचोढालीयो संपूर्ण

॥ अथश्री गुंहली लिख्यते ॥

घरेआवोजीआंयोमोरीउ एदेशी, महात्रीरजी
 आवीसमोसख्या राजगृहीनगरीमांहि समवसरण
 देवैरच्यु तिहावेठाश्रीवर्द्धमान महा० ॥ १ ॥ वन
 पालकेदीवधामणी हरप्योश्रेणिकनूपाल गौतमआ
 देगणधरू साधवीलत्रीसहजार मा० ॥ २ ॥ राजा
 गजसिणगाख्यामलपता तुरीयतणोनहीपार राजा
 वज्रसामग्रीसंचख्या साथेमंत्रीअनयकुमार मा० ३ ॥
 ढोलढढामागडगडे सरणाइअतिहेरसाल गजथकी
 हेठाउतरी वाटेप्रनुजोनापाय मा० ॥ ४ ॥ राजा
 नणप्रदङ्गणाडेडकरी राजावेठोन्नरीसज्जामांहि रा
 णीचेलणालावेगुहली साथेसखीउंनौपरीवार मा०

॥ ५ ॥ राणीयेघाटउढ्यारेघुठातणां राणीचेलणानुं
 सणगार राणीइंकंकुयोंल्यावीकुंकावठी राणीइंली
 धोश्रीफलश्रीकार मा० ॥ ६ ॥ राणीचेलणापूरेगुं
 हली महावीरनेपांवलाहेठ राणीवज्जपरीवारेंपर
 वरी राणीगावेगीतरसाल मा० ॥ ७ ॥ राणील
 लीललीलंरेलुंढण पूजेप्रभुजीनापाय देशनासांजली
 हरषीया समकितपांम्योनरेस मा० ॥ ८ ॥ प्रभुतु
 मसरीखामुजनेमल्या मारीदुरगतिदूरपलाय प्रभुसे
 वकजाणीतारजो मुनेमुगतितणांसुखथाय महा०
 ॥ ९ ॥ इतिगुहलीसंपूर्ण ॥ १ ॥ सखीसरसतीजग
 वतीमातारे कांडप्रणमीजेसुखसातारे कांडवचनसु
 धारसदाता ॥ १ ॥ गुणवंतसांजलोवीरवांणीरे कां
 डमोद्धतणनीसाणी गुण० कांडचोवीसमाजिनरा
 या गु० कांड० ॥ २ ॥ सखीचतुरंगफोजासाथरे
 सखीआव्याश्रेणीकनरनाथरे प्रज्जुवंदीनेहुआसनाथ
 गु० कां० ॥ ३ ॥ कहुंसखीसंयुगतराणीरे आवी
 चेलणागुणखाणीरे एतोनामंडलमांडजाणीगु०कां०
 ॥ ४ ॥ करेसाथीजमोहनवेलरे कांडप्रज्जुनेंरधावेरं
 गरेलरे कांडधोवाकरमनामेल गु० कां० ॥ ५ ॥
 वारपरखदानिसुणेंवाणीरे कांडअमृतरससमजाणी
 रे कांडवरवामुक्तिपट्टरांणी गुं० का० ॥ ६ ॥ इति
 गुंहली ॥ २ ॥ सहीयरसुणीइंरेजीवाज्जिगमनीवाणी
 मीठीलागेरेमुऊनेंवीरनीवाणी एअ्रांकणी, सूत्रतणी
 रचनागणधरनी अर्थतिवारेंधाष्या गौतमपूढेबेक

रजोढी आतमहितकरीदारव्या स० मी० ॥ १ ॥ जी
 वञ्चजीवतणीजेरचना पूछ्त्रागौतमस्वामी नरकनि
 गोदतणीजेवात भापेञ्चतरजामी स० मी० ॥ २ ॥ सा
 तेनरकतणांदुखनाण्या आतममितकरीशिद्धा जेजे
 प्रञ्चनपूत्रेगोयम तेतेप्रञ्चुजीनापे स० मी० ॥ ३ ॥
 पांचञ्चनुत्तरतणीजेरचनां विविधप्रकारेभाखी भ
 विकजीवनेसुणवाकारण श्रीजिनआगमसाखी स०
 मी० ॥ ४ ॥ मीठीवाणीइंगुहलीगावे वीरजिणंदव
 धावे स्वस्तिकपूरेजावधरीने अद्धतेकरीनेत्रधावे
 स० मी० ॥ ५ ॥ नौतनपुरमारगीगाई गुंहलीचढ
 तेरगे कहेमुक्तिजिनराजनीवाणी सुणजोअतिउद्धरं
 गे स० मी० ॥ ६ ॥ इतिगुंहली ॥ ३ ॥ सहियरसु
 णियेरे नवगतीसूत्रनीवाणी पातिकहणियेरेआतम
 नेहितश्याणी एटेक, समकितवंततणीएकरणी नव
 सागरअधरणी नरकनिगोदतणीगतिहरणी मोद्धत
 णीनीसरणी स० ॥ १ ॥ पचमअगविवाहपसुत्ती
 वीजोभगवतीनाम सतकवेतालिसविहुउदेसें अन
 तानंतगुणधाम स० ॥ २ ॥ वीरजगतगुरुगौतमग
 णधार जोळीमोहनगारी प्रञ्चनठत्रीसहजारप्रका
 स्या वाणीनीवलिहारी स० ॥ ३ ॥ गंगमुनीसिहा
 मुनिवरनां प्रञ्चनसरसठेजेहनां जावनेदपटद्रव्यप्र
 कास्या अमृतरसठेएहमां स० ॥ ४ ॥ सगरामसो
 नीप्रमुखजेआव्या समकितवतप्रसिद्धी प्रञ्चनेकचन
 मोरठवीने नरभवलाहोलीधो स० ॥ ५ ॥ नगव

तिअगंसुणोवहुजावे चाखोअमृतमेवा स्वस्तिकमु
 गताफलसुंघावो ज्ञानजक्तिगुरुसेवा सहि० ॥ ६ ॥
 वीरखेत्रसकलसंघनें विधनहरेवरदाई दीपविजय
 कहेजगवतीसुणता मंगलकोटवधाई सहिअर ७ ॥
 इति जगवती सूत्रनी गुहली ॥ ४ ॥ सरसतीमाता
 चरणेप्रणमुं सदगुरुलागुंपाएजी सासनदेवीसानिध
 कारी श्रीमहाकालीजिनमाहेरे गुरुगुणगाईयेजी ॥
 १ ॥ कळदेशेमोधाराग्रामे वृधओसवंशसोहायाजी
 साहलाडणकुलदिनमणीदिपें माताभूमांवाईऐंजाया
 रे गुरु० ॥ २ ॥ संवच्छरिउगणीसावरसें इजारा
 मोऊरजी जेठमासकृष्णपक्षेवखाणे एकादशिरवि
 वाररे गुरु० ॥ ३ ॥ भुजनगरनोसंघसोजागीरागी
 बज्जनरनारीजी पाटमहोच्छवप्रेमेजणावो जक्तिक
 रंताअतिसारीरे गुरु० ॥ ४ ॥ अंचलगकूपतीअ
 धिकविराजे मुक्तिसागरसूरिरायाजी ताससीसजुग
 महीअलविचरे रत्नसागरसूरीरायारे गुरु० ॥ ५ ॥
 रत्नसागरसूरिअविचलप्रतिज्ञना जीहालगेंमेरुगिरि
 रायाजी गेलचंदसुतहरषधरीनें प्रेमचदेगुणगायारे
 गुरु० ॥ ६ ॥ इतिमुअलीसंपूर्ण ॥ ॥

॥ अथमहावीरस्वामीनुंपालणुंलिख्यते ॥

मातात्रिसलाएपुत्ररत्नजाइयुं चौसठइंद्रनुंआसन
 कंपेसार अत्रधिज्ञानेजोइधायोश्रीजिनवीरनें आ
 वेदत्रीकुंठनयरमुऊर माता० ॥ १ ॥ वीरप्रतिबिं
 बमूंकीमाताकनें अवसप्पणिनिद्रादीएसार एममे

सशिखरेजिननेलावेक्षक्तिसुं हरीपचरूपकरीमनुहा
 र मा० ॥ २ ॥ एमग्रसंखकोटाकोटीमिलीदेवता
 प्रभुनंठवमहाणेलडजाय पांहुकवनशिलायेजिनने
 लावेक्षक्तिथी हरिअग्गथापेइद्रपणुंउक्काय मा०॥३॥
 एककोडसाठलाखकलञ्चोकरी वीरनुंसनात्रमोहठव
 करेसार अनुक्रमेवीरकुमरनेलावेजिननेमिंदरे दा
 सीप्रियविद्याजाएतेणीवार मा० ॥ ४ ॥ राजा
 सिद्धारथनेदीधीवधामणी दासीनेदाननमानदीए
 मनुहार कृत्रीकुडमाहेउक्कवमंडावीयो प्रजालोकने
 हरपञ्चपार मा० ॥ ५ ॥ घरघरश्रीफलतोरणत्राट
 जवाधिया गोरीगावेमगलगीतरसाल राजासीधार
 थजन्ममोक्कवकरे मातात्रिसलाथईउजमाल मा०
 ॥ ६ ॥ कुलेलाडकडाप्रभुजीआनंदेचरे हरपिनि
 रखीनेइद्राणीयुजायएवारणे आज्ञाणदश्रीवीर
 कुमरनेघरे मा० ॥ ७ ॥ वीरनामुखकाऊपरवासं
 कोटीचद्रमा पंजजलोचनसुदरविसालकपोल सुक
 चचुकसरखीटीसेनिरमलनासिका कोमलअधुरअरु
 णरगरोल मा० ॥ ८ ॥ उपधीसीवनमंठिरेसोडए
 हालसं नाजुकअभ्रणसघलाकचनमोतीहार करअं
 गुठीधावेवीरकुंमरहरपेकरी काडवीलावतकरेकिल
 कार मा० ॥ ९ ॥ वीरनेनिलाकेकीधीत्तेकुक्रमचाड
 लो ज्ञानेजफित्तमुगटमणिमयटीसेलाल त्रिसलाए
 जुगतेअजाजीअणियारीवेक्षआखडी सुदरकस्तूरीनु
 टिवकुंकीधुंगाल मा० ॥ १० ॥ कंचनसोलेजानना

रत्नेजग्योपालणुं फुलावतवेलाथाएघूघरनुंघमकार
 त्रिशलाविविधवचनेंहरषिगावेहालरुं खंचैफुंमति
 आलीकंचनदोरीसार मा० ॥ ११ ॥ मारोलाडक
 वायोसरखासंगेरमवाजायस्ये मनोहरसुखडलीहुं
 आपीसएहनेहाथ ज्ञोजनवेलारमऊम २ करतोआ
 वस्ये हुंतोधाइनेंजीहुंहृदयमांसाथ मा० ॥ १२ ॥
 हंसकारंरुवकोकिलपोपटपारेवा माहेपपैयानासा
 दचकोर मेनामोरमिलाढेरमकळारमवातणा घमघ
 मघूघरोवजावेत्रिसलाकिसोर मा० ॥ १३ ॥ मा
 रोवीरकुमरनीसालेंजणवाजायस्ये साथेसजनककुटं
 वपरिवार हाथीघोळारथपालाएजलासोजता करी
 नीसालेंगुरडोअतियमनोहार मा० ॥ १४ ॥ मारा
 वीरसमाणीकन्याएहनेंलावस्युं मारावीरकुंमरनेंपर
 णावीसमोटेघेर मारोलाऊकडोवरराजाघोडेबेससे
 मारोवीरकरस्येसदालीलालेर मा० ॥ १५ ॥ माता
 त्रिसलागावेवीरकुमरनुंहालरुं मारोनेंदनजीवजी
 कोळवरिस इतोराराजेसरथासेभलोदीपतो माह
 रामननामनोरथपूरस्येजगीश माता० ॥ १६ ॥ घ
 नधनद्वत्रीकुंडगाममनोहरुं जिहांवीरकुंमरनुंजनम
 गवाय राजासीधारथनाकुलमांहेंदिनमणी धन २
 त्रिसलाराणीजेहनीमाय माता० ॥ १७ ॥ एमसैय
 रटोलीभोलीगावेहालरुं थास्येमननामनोरथतेहने
 घेर अनुक्रमेंरूपविजयमहोदयपदवीपामस्ये गार्थे
 अमीविजयकहेथास्येलीलालहेर मा० ॥ १८ ॥

इतिवीरस्वामीनुंपालणुं ॥

॥ अथश्रीवीरस्वामीनुहालरियुलिख्यते ॥

मातात्रिसलाकुलावेपुत्रपालणे गावोहालोहालो
 हालरुवानागीत सोनारूपानेवलीरत्नेजकीउंपालणुं
 रेशमफोरीघुघरीवाजेतुमकुंमरीत हालोहालोहालो
 हालोमारानंदने ॥ १ ॥ जिनजीपासप्रभुथीवरसअ
 ढीसेअंतरे होस्येचोवीसमुंतीर्थकरजिनप्रमाण के
 सीस्वामीमुखथीएहवीचाणीसांभली साचीसाचीहु
 डतेमारेअमृतवाण हा० ॥ २ ॥ चौदेस्वपनेहोवे
 चक्रीकेजिनराज जिनजीपासप्रभुनाश्रीकेसीगणधा
 रजी तेहनेवचनेजाण्याचोवीसमांजिनराज माहरी
 कुंखेआव्यातारणतरणजिहाज हालो० ॥ ३ ॥ मा
 हरीकुंखेआव्यासघतिलकशिरताज हुंतोपुनपनोती
 डंढाणीथैआज हा० ॥ ३ ॥ मुऊनेढोडोउपनुवेसुंग
 जअवाडीए सिहासनपरवेसुंचामरठत्रधराए एस
 जलक्षणमुऊनेनंदनताहरातेजनां तेदिनसजारुने
 आनदअंगनमाए हा० ॥ ४ ॥ करतलपगतलक्षण
 एकहजारनेआठठे तेहथीनिश्रेजाण्याजिनवरश्रीज
 गदीअ नंदनजिमणीजघेलंठनसींहविराजतो मेपे
 हेलेसुपनेढोडोविश्वावीस हा० ॥ ५ ॥ नदननवला
 बंधवनदिवर्धननातमांनंदनजोजाडयु नाटेवरकोसु
 कुमाल हससेरमसेएजोजाडयुकहेदेवरमाहेरा हस
 सेरमसेनेवलीचुखणस्येगाल हससेरमसेनेवलीठुसा
 देसेगाल हा० ॥ ६ ॥ नदननवलाचेकाराजानाजा

णेजहो नंदननवलापांचसेंमामीनाज्ञाणेजहो नंद
 नमासलीआनाज्ञाणेज्यासुकुमाल हससेहार्थेरमाफी
 कहीनैनाहला ज्ञाणेजाआखुंआजीनेंवलीठवकुंकरसें
 गाल हा० ॥ ७ ॥ नंदनमामामामीलावसेंटोपीआं
 गला रतनेंजहोआजालरमोतीकसबीकोर नीलापी
 लानेंवलीरातासरवेजातना पेहेरावस्येमामीमारानं
 दनकिशोर हा० ॥ ८ ॥ नंदनमामामामीसुखड
 लीवज्जलावस्यें नंदनगुंजेजरवालावस्येंलाडुंमोतीचू
 र नंदनमुखडाजोइनेंलेस्येंमामीजामणा नंदनमामी
 केसेंजीवोसुखजरपूर हा० ॥ ९ ॥ नंदननवलाचेडा
 मामानीसातेसती मारीभत्रीजीनेंवेनतमारीनंद तेप
 णगुंजेजरवालाखणसाइलावस्यें तुमनेंजोइजोइहो
 स्यें अधिकोपरमानंद हा० ॥ १० ॥ रमवाकाजे
 लावस्येंपालाटंकागुघरा वलीसूडापोपटमेनानेग
 जराजसारसहंसनेंतीतरवलीमोरजी मामीलावसेंर
 मवानंदनतमारेकाज हा० ॥ ११ ॥ लपनकुमारी
 अमरोजलकलज्ञेनवरावीआ नंदनतमनेंअमनेंकेली
 घरमाए फूलवृष्टिकीधीजोजनएकनेंमंडले बहुचिरं
 जीवोआशिषदीधीतुमनेंत्यांह हा० ॥ १२ ॥ तम
 नेंमेरुगिरपरसुरपतिएनवरावीआ निरखीनिरखी
 हरखीसुकृतलाजकमाय मुखडाऊपरवारुंकोटी २ चं
 द्रमा वलीतमपरवालुंग्रहगणनोसमुदाय हा०॥१३॥
 नंदननवलाज्ञणवानीसालेंपणमूकस्युं गजपरेअंबा
 डीवेसारीमोटेसाज पसलीजरसुंश्रीफलफोफलनाग

रवेलसुं सूखडीआलेसुनीसालीयानेंकाज हा० ॥ १४ ॥
 पंदनवाला मोटाथासापरणावसु बहुवरसरखासर
 खीजोडीलावसुराजकुमारसरखावेवाईवेवाणुनेंपध
 रावसुं वरवज्जनैपोखीलेसुंजोईनेदीदार हा० ॥ १५ ॥
 सासरपीअरमारावेपदनदनऊजला माहरीकुंखे
 आव्यातातपनोतानंद माहरेआंगनवूठाअमृतदूधे
 मेहुला माहरेआंगणफलिआसुरतरुसुखनाकद हा०
 ॥ १६ ॥ इणिपरेंगायोमातात्रिसलासुतनोपालणो
 जेगासेलेसेपुत्रतणासाम्राज वेलीमोरानगरेवरणव्यु
 वीरनुंपारणुं जेजेमगलहोजोदीपविजयकविराज
 हा० ॥ १७ ॥ इतिश्रीहालरियुनपूर्ण ॥ ॥

॥ अथश्रीलविपयेंस्त्रीनेसीखामण ॥

एकअनोपमसीखामणखरी समळीलेजारेसघली
 सुदरी उथलो, सुंदरीसहेजेहृदयहेजेपरसेजेनविये
 सियें चितथकीचूकीलाजमूकीपरमंदिरनविपेसियें
 बहुघरेहीफेनारीनिरलज साखेपणतजवीकही जि
 मप्रेतदृष्टेपश्युज्जोजनजीमवुतेजुगतुंनही ॥ १ ॥ चा
 ल ॥ परसुप्रेमे रेहसीनबोलिये, दातदेखाळीरेगुज्जन
 खोलिये उथलो, गुह्यघरनुंपरनेअगलकहीतेकेमप्र
 काशिये वलीवातजेविपरीतनांपेतेथीदूरेनाशिये
 असुरसवारोअनेअगोचरएकलानविजाइये सहसा
 तकारेंकामकरता सहेजेसीलगमावीये चाल, नट
 वटनरसुरेनेणनजोफिये मारगजातरेआघूंओफिये
 उथलो ॥ २ ॥ आघुंतेउढीवातकरताधणुरुडाओ

न्निये सासूत्रनेमानाजग्याविनपलकपाज्ञानथोन्निये
 सुखदुःखसरज्युंपामीये पण कुलाचारनमूंकिये पर
 वस्यवञ्जनाप्राणतजता शीलथीनविचूकिये, चाल
 व्यसनीसार्थे रेवातनविकीजीये हाथोहाथेरेतालीन
 विलीजीये, उथलो ॥३॥ तालीनलीजेनजरनकीजे चं
 चलचालनचालिये एकविषयबुद्धेवस्तुकेहनीहाथप
 णनविफालिये कोटीककंदर्परूपसुंदरपुरुषपेखीनमो
 हियेतिणखलातोद्वेघणोतेहनेफरीसामूनजोइये, चा
 ल ॥ ४ ॥ पुरुषपियारीरेवलीनवखांणिये वृद्धतेपिता
 रेसरिखोजाणिये उथलो, जाणियेपिउविनपुरुषस
 घला सहोदरसमोवद्वे पतिव्रतानोधर्मजीतांनावे
 कोइतफोवले कुरुपकुष्टीकूवडोनेदुष्टदुर्बलनिर्गुणो
 न्नरतारपामीजामिनीतेइंद्रधीअधकोगणे ॥५॥ चाल
 अमरकुमारैरेतजीसुरसुंदरी पवनजीयेरेअंजनापरह
 री उथलो, परिहरीसीतारामेंवनमानलेदवदंतीबली
 महासतीमार्थेकष्टपडियापणशीलथीतेनविचली क
 सोटीनीपरेंकृशीयजोताकंथस्युंवहनेनही तनमनव
 चनेंशीलराखेसतीतेजाणोसही, चाल ॥ ६ ॥ रूपदे
 खाफीरेपुरुषनपाडिये व्याकुलथईनेरेमननविगाडि
 ये, उथलो, मननविविगाडियेपुरुषपरनुं जोगजी
 तांनविमले कलंकमांथेचढेकूडा सगासउदूरेकले अ
 णसरज्योउचाटथाए प्राणतिहांलागीरहे इहलोक
 पामेंआपदापरलोकपीडावज्जसहे, चाल ॥ ७ ॥ रा
 मनेरूपेरेसूर्पणखामोई काजनसीधुरेअनेईजतखोई

उथलो , इजतखोर्डेदेखअज्ञयासेठसुदर्शननविच
 ल्यो जरतारआगलपछीफाँठी अपवादसघलेऊल
 ल्यो कामनीधुद्धेकामनीयेवकचूडवाह्योघणुं पणञ्जी
 लथीचूकोनही दृष्टांतइमकेताभणुं , चाल ॥ ८ ॥
 शीलप्रभावेरेजुनुसोलेसती त्रिभुवनमाहेँरेजोथर्ड
 वती उथलो , कृतीथइनेशीलराख्योकल्पनाकीधी
 नही तोनामतेहनाजगतजाणेंविश्वमाऊगीरही वि
 विधरतनेंजफ्रितभूपणरूपसुदरिकिनरी एकशीलवि
 णशोभेनही तेसत्यगणजोसुदरी , चाल ॥ ९ ॥ शी
 लप्रभावेरेसहस्रसेवाकरे नववाडरेजेनिरमलधरे उ
 थलो , धरेनिरमलशीलउज्वल तासकीरतऊलह
 ले मनकामनासविसिद्धिपामें अपृञ्जयदूरेटले धन
 धनतेजाणोधरा जेशीलचोखुआदरे आनदनातेउघ
 पामे उदयमहाजसविस्तरे ॥ १० ॥ ॥

इतिश्री शीलविपयेसीखामणसिज्जायसंपूर्ण ॥

॥ अथ शीलविपेपुरुपनेसीखामण लिख्यते ॥

चाल ॥ सुण २ कतरेसीखसोहामणी प्रीतनकीजें
 रेपरनारीतणी उथलो , परनारीसाथेप्रीतकीकहोकि
 मपिउडाकीजिये उघवेचीआपणीउजागरोकिमली
 जिये काकूडीबूटोकहेलंपटलोकमाहेँलाजिये कुलवि
 पयखपणरखेलागेसगामांकिमगाजिये चाल ॥ १ ॥
 प्रीतकरंतारेपहिलुवीजिये रखेकोडजाणेरेमनमांधू
 जिये उथलो , धूजियेमनस्युंफूरियेपणजोगमिलवो
 ठेनही रातदिवसजार्येंतलफता आवटीमरवुसही

निजनारथीसंतोषनवल्यो परनारथीकहोस्युंहसेजो
 भरेजाणेत्पतिनवली तोएठचाटेस्युंहसे २ ॥ चालमृ
 गतृघ्नाथीरेतरपानविठले वेलुपीलेरेतेलनविनीकले
 उथलो ॥ नविनीसरेपाणीविलोवता लवलेशमाखण
 नोवली ब्रूतांवावकन्नस्यांकेणेतस्यावातनसांजली
 तिमनाररमतांपरतणीसंतोषनवल्योइकघणी चटप
 टीनेउचाटथई ज्ञापनावेनीदडी, चाल ॥ ३ ॥ जे
 हवोखोटोरेरंगपतंगनो तेहबोलठकोरेपरस्त्रीसंगनो
 उथलो ॥ परनारसार्थेप्रेमपिउडा रखेतूजाणेंखरो
 जेहघणामार्थेनेहमाडे क्वाडतेहस्युंवातडी इमजाणी
 मसकरकंतमोरापरनारीसार्थेप्रीतणी, चाल ॥ ४ ॥
 जेहपतीवालेरेवंचेपापणी परस्युंप्रेमेरेराचेसापणी
 उथलो साषणीसरस्त्रीवेणनिरस्त्री रखेशीलथकीचले
 आंखनेमटकेअंगलठके देवदाणवनेठले मनस्युंका
 लीअतिरसालीवाणमीठीसेलडी सांजलीभोलारखेंजू
 लो जाणज्योबिखवेलडी चाल ॥ ५ ॥ संगनकीजेरे
 पररामातणो शोकनकीजेरेमनमिलवातणो, उथलो
 शोकस्यांनेकरेफोकट देखवुंपणदोहिलुं खिणमैफि
 येखिणसेरियेजमतांनलागेंसोहिलुं ऊसासनेनीसास
 आवे अंगदाऊेमनजमे वली कामनीदेखीअंगदाऊे
 अन्तदीठुंनविगमे, चाल ॥ ६ ॥ जायकलामारेमन
 सुंकलमले उन्मादथईनेरेअललफलललवे उथलो ॥
 लवेअललफललजाणोमोहगतिलोमनरडे महामद
 नवेदनकठिणजाणी मरणवारूत्रेवळे एदजेअवस्था

कामकेरी कंतकायानेंदहें इमचित्तजाणीतजोप्राणी
 पारकीतेसुखलहे चाल ॥ ७ ॥ परनारीनारेपरजव
 सांजलो कंताकीजेरेजावतेनिरमलो उथलो ॥ निर
 मलेजावेंनाहसमजां परवधूरसपरिहरो चांपित्तकी
 चकनीमसेनें शिलाहेठेंसांभल्यो रणपध्यारावणदज्ञे
 मस्तक रडवध्याग्रथेकह्यो तिममुंजपतिदुखपुजपा
 म्यो अपयज्ञजगमांहीलह्यो चाल ॥ ८ ॥ शीलस
 लूणारेमाणससोहीये विणञ्जाजरणेंरेजगमनमोहीये
 उथलो ॥ मोहीयेसुरनरकरेसेवा विखअमीथइसच
 रे केसरोसिहसीयालथायें अगनीअतिशीतलजरे सां
 पथायेंफूलमाला लच्छिघरपाणीभरे परनारी परिह
 रशीलमनधर मुगतिजिमहेलावरे चाल ॥ ९ ॥
 तेमाटेरेहुंवालिमवीनवुं पायलागीनेरेमधुरवचनच
 वु उथलो ॥ वचनमाहसुंमानीऊडा परनारीथीरहोवे
 गला अपवादमाथेचढेमोटो नरकेथास्योदोहिला
 धनधनतेनरनारीधराजे सीयलपालेसतितणो तैपा
 मसंयज्ञजगतमाहि कुमुदचंद्रसमऊजलो ॥ १० ॥
 इतिश्री शीलविपएपुरुषसीखामणसिज्जायसपूर्ण ॥

॥ अथवैराग्यपचवीसीलिख्यते ॥

मातनेउदरेंउपनीं नवमासरह्योगुपतकानों पढे
 जनम्योत्यारेमाताऊलरावे पुन्यकरोधर्मजीवसाथें
 आवे ॥ १ ॥ पालीपोसीतेमोटोकीघो माततातजा
 णेमारीकारजसीघो वयजोवनजाणीनेपरणावे पु
 न्य० ॥ २ ॥ जीवजाणेंतेरेमारीआथीपोथी एतो

पद्म्योरेसेतासंकांडनथी करणीविनाजीवगोताखावे
 पुन्य० ॥ ३ ॥ पुन्यजोगेंतुंनरभवपाम्यो जारेंजन
 म्योतारेंतुंसुलाव्यो आव्योतुंएकएकलोजावे पु०
 ॥ ४ ॥ परदेशीपरदेशथीआव्यो मेरोधनमेरुकरी
 नेंधायो अंतकालेतुऊसार्थेंकांडनावे पु० ॥ ५ ॥
 संसारनीमायाममताखोटी एकप्रीतराख्योप्रजुसुंमो
 टो जिमगरजवासमांफिरीनावे पु० ॥ ६ ॥ केइत
 रीयाजीवकेइतरसे सालभद्रधनोमुनिमोहवरसें कृ
 तीऋहनात्यागीकेतापारनावे पु० ॥ ७ ॥ मदआ
 ठठोडोतुमेंअहंकारी सुणीसमऊधर्मनावेपारी सो
 धोपुन्यतणोकरीजावे पु० ॥ ८ ॥ कोळीधजलखप
 तीकईथया राणाराजीआकेईवइगया रामरावणरा
 जसमकोणआवे पु० ॥ ९ ॥ परनारीपुरुषप्रीतन
 विकरीये विषयासुखदुखएपरिहरीये शीलचंताम
 णीनरनारीइस्वावे पु० ॥ १० ॥ माततातसगाबं
 धवजाई सासुससरीकोइनसखाई पठेंपडीसजीवतुं
 पठतावे पु० ॥ ११ ॥ मेडीमंदरमोलनेमाळीया घ
 रेघ्रासधोळानेंखेतीवालीया आखरअथिरएकहावे
 पु० ॥ १२ ॥ जयमरणतणोजीवनेमोटो जाणजा
 णसुजाणसंसारखोटो आजीवकाअर्थतूंधनकमावे
 पु० ॥ १३ ॥ मायानेंबसखोटुंबोलें पणपुननीवात
 कोइनवितोले सुजाणहोयतोसमजणआवे पु० १४
 दीठेंमारगन्यायेचाली बलवंतथइक्रोधादिकटाली
 पंचइंद्रीनंतूजीपावे पु० ॥ १५ ॥ दानदीजीयेनेसी

लपालीजें तपआदरीएनेजावजावीजें जीवदयाव
 लीपालीजें पु० ॥ १६ ॥ हसता २ कर्मवांधीजे ते
 रोवंतानवीळूटीजें वोळविचारीनेंवोलीजें पु० १७
 मारु २ केतासूंहींडो एकप्रोतप्रभुजीसूमंडो वाणी
 मीठीजेहनेसुहावे पु० ॥ १८ ॥ दिन २ तेडोआवे
 वेळो चितचेतमूढतूंकानथयोघेलो दधिकठेरुखकेता
 ठेरावे पु० ॥ १९ ॥ काचाकुंजतणीपरेंएकाया अ
 थिरवाजीनेंकूडीरेमाया बादलकायासमकहावे पु०
 ॥ २० ॥ देवअरिहतनेंसुसाधगुरु समरणकरीएनव
 कारतणी मयणाध्यानेउंबररोगगमावे पु० ॥ २१ ॥
 दिनरातनेंसाठघडीजाणो तेसांचारघडीधरमनीआ
 णो कृपन्तघडीधंधोकमावो पु० ॥ २२ ॥ रावसा
 हिवसर्वनीसांजलले जेहनीजेवीपोखतेतेवीलुणसे
 बीजधर्मतणुपोखावे पु० ॥ २३ ॥ संवतअठारच
 मोत्तरेसही वैराग्यपचीसीहालापुरमेकही जीहाजे
 नधर्मतेदीपावे पु० ॥ २४ ॥ तेजलाभनोशिखए
 णीपरेंजापे भाडधर्मनीवातकोइचितराखे मेघलाज
 कहेहेतजावे पु० ॥ २५ ॥ ॥ ॥

इतिवैराग्यपचवीसीसपूर्ण ॥

॥ अथद्वमाकृत्रीसीलिख्यते ॥

आदरजीवद्वमागुणआदर मकरीसरागनेद्वेपजी स
 मतायेशिवसुखपामीजें क्रोधेकुगतिविशेषजी आ०
 ॥ १ ॥ समतार्येसंजमसारसुणीजे कटपनूत्रनीसाख
 जी क्रोधेपूर्वकीढीचारित्रवाली जगवतडणपरेंभा

मन्त्री आ० ॥ २ ॥ कुंभ २ जीवगन्धादधनमयो
 सांजलन्तद्रष्टान्तर्जा कुंभ २ जीवभम्यामधमाहं श्री
 धतर्णाविरतंतर्जा आ० ॥ ३ ॥ सांभद्रसर्वर्गोम
 प्रजात्यो आंधीमाटीनीपालजी गजसुकुसादकुमा
 मनधन्ता मुर्गतिगयोतनकायर्जा आ० ॥ ४ ॥ कु
 ल्यादुनुसाधुकहंतो कीधोक्रोधप्रपात्री क्रोधपत्ने
 गणिकावसपहीनु रदवहीनुसंतर्जा आ० ॥ ५ ॥ मी
 वनकारकरीष्णान्धेदन वाह्रुसंधीश्यामीनजी मना
 रिजरिपिमुगनेपोहता उपसमपुहजनीनजी आ०
 ॥ ६ ॥ कुरुहमहाकुरुह्येनाधुकहंतो रश्याकुशात्यागा
 लजी क्रोधकरानेकुगनेपोहता जन्मगमायाश्यालजी
 आ० ॥ ७ ॥ कर्मवधार्वामुगनेपोहता संधकसुगी
 नासीजजी पालकपापीयापीपीव्या नाणीमनमा
 रीसजी आ० ॥ ८ ॥ शुभ्रकारीनारशुभ्रुकी ताम्बो
 पिउसूनेहजी वल्लरकूलनादुखनयाचोहत्या क्रोधन
 णाफलपुहजी आ० ॥ ९ ॥ वाघणसाधुनांजरीरवि
 लोभ्युं ततस्त्रिणतोम्नाप्राणजी साधुसुक्रांमत्यिव
 सुखपाम्यो एहृदमागुणजाणजी आ० ॥ १० ॥ कुंभ
 चंडालकहीजेचिहुमें निरतिनहीकायदेवर्जा रिपिचं
 ढालकहीजेचिहंतो टालेवेधनीटियर्जा आ० ॥ ११ ॥
 सातमीनरकगयोजेब्रह्मदत्त काटीत्राह्मणनीश्रांख
 जी क्रोधतणांफलकहुआजाणो रागद्वेषयोनांखजी
 आ० ॥ १२ ॥ खंधकरिपिनीखालउतारी सह्योप
 रिसहोजेणजी गरजावासनादुखधीबूटो सबलदृ

मागुणतेंगजी आ० ॥ १३ ॥ क्रोधकरीखधकञ्जा
 चारिज ऊर्जअग्निकुमारजी टडकनृपनोदेशप्रजा
 ल्यो भमसेनवहमऊरजी आ० ॥ १४ ॥ चंरुद्रआ
 चारजचालंतो मस्तकदीर्जप्रहारजी कृमाकरताकेव
 लपाम्यो नवदीक्षितअणगारजी आ० ॥ १५ ॥ पां
 चवाररिपिनेसंताप्यो आणीमनमाद्वेषजी पाचन
 वसीमरह्योनीदनादिक क्रोधतणाफलदेखजी आ०
 ॥ १६ ॥ सागरचंदनोसीसप्रजाल्यो निसननसेन
 नरेदजी समताज्ञावधरीशिवलोके पञ्जतोपरमान
 दजी आ० ॥ १७ ॥ चंदनागुरणीघणुनिचूंढी धिग्
 धिग् तुऊआचारजी मृगावतीकेवलसिरपामी ए
 कृमाअधिकारजी आ० ॥ १८ ॥ संबप्रजुन्तकुंअर
 सताप्यो- दीपायनरिपिरायजी क्रोधकरीतपनोफ
 लहास्यो कीधोद्वारिकादाहजी आ० ॥ १९ ॥ जर
 तनेमारणमुठीउपाडी बाहूवलवलवतजी उपसमर
 समनमांहेआंणी संजमलीएवलवतजी आ० ॥ २० ॥
 काउसगमांचढिउअतिक्रोधे प्रसनचंद्ररिपिरायजी
 सातमीनरगतणादलमेल्याकहुवातेणेंकपायजीआ०
 २१ ॥ आहारमांहेक्रोधेरिपिथूंक्या आण्योअमृत
 ज्ञावजी कूरगङ्गुजकेवलपाम्यो कृमातणेंपरतापजी
 आ० ॥ २२ ॥ पार्श्वनाथनेउपसर्गकीधा कमठन
 वतरधीठजी नरकतिर्यचतणादुखलीधा क्रोधतणु
 फलदीठजी आ० ॥ २३ ॥ कृमावंतदमदतमुनी
 श्वर वनमारह्योकाउसगजी कोरवकटकहण्योईटा

ल्ये तोष्याकर्मनावरगजी आ० ॥ २४ ॥ सिज्या
 पालककानेतरुन नाम्योक्रोधउदारजी कानेवेहुंखी
 लाठोकाणा नविठूठामहावीरजी आ० ॥ २५ ॥
 चारहत्यानुंकारकहुंतो दूढप्रहारअतिरेकजी कृमा
 करीनेमुगतेपोहतो उपसर्गसह्याअनेकजी आ० २६
 पहुरमाउपजंतोमाख्यो क्रोधेकेवलनाणजी देखोश्री
 दमसारमुनीसर सूत्रगुण्योउष्ठाणजी आ० ॥ २७ ॥
 सिंहगुफावासीरिषिकीधो थूलजद्रऊपरक्रोधजी वे
 ज्यावचनेंगयोनेपाले क्रीधोसंजमलोपजीआ० २८
 चंद्रावतंसककाउसगरहीन कृमातणोभंकारजी दा
 सीतेलभख्योनिंसिदीवो सुरपदवीलईसारजी आ०
 ॥ २९ ॥ इमअनेकतस्यात्रिनुवनमें कृमागुणेंजवि
 जीवजी क्रोधकरिकुगतिपणेपोहतो पाळंतामुखरी
 वजी आ० ॥ ३० ॥ विसहालाहलकहीयेविरुत ते
 मारेएकवारजी पणकषायअनंतीविला आपेमरण
 अपारजी आ० ॥ ३१ ॥ क्रोधकरीनेंतपजपकीधो
 नपडेकांडूठामजी आपतपेपरनेसंतापे क्रोधसुंकेहो
 कामजी आ० ॥ ३२ ॥ कृमाकरंतांखरचनलागे
 जागेक्रोडकिलेसजी अरिहंतदेवआराधकथाये व्या
 पेसुजसपरदेशजी ॥ ३३ ॥ नगरमांहिनागोरनगी
 नो जिहांजिनवरप्रासादजी श्रावकलोकवसेअति
 सुखिआ धर्मतणाप्रासादजी आ० ॥ ३४ ॥ कृमा
 वत्रीसीखंतेकीधी आतमपरउषगारजी श्रावकप
 णसांचलतांसमज्या उपसमधरयअपारजी आ०

॥ ३५ ॥ जुगप्रधानजिणचंदसुरीसर सकलचंदतसु
 सीसजी समयसुंदरतसुसीसज्ञणेइम चोविहसंघज
 गीसजी श्या० ॥ ३६ ॥ इतिश्रीकृमाठत्रीसीसपूर्ण
 ॥ अथपुन्यप्रकाशनुतवनलिख्यते ॥

॥ दोहा ॥

सकलसिद्धिदायकसदा चोवीसेंजिनराय ।
 सयगुरुसामणसरसती प्रेमेप्रणमंपाय ॥ १ ॥
 त्रिभुवनपतित्रिसलातणो नंदनगुणगंजीर ।
 सासननायकजगजयो वर्द्धमानवडवीर ॥ २ ॥
 इकदिनवीरजिणंदनें चरणेकरेप्रणाम ।
 न्यजीवनाहितभणी पूढेगौतमस्वाम ॥ ३ ॥
 मुक्तिमारगआराधिये कहोकिणपरेश्रिहत ।
 सुधासरसवचनरस ज्ञापेश्रीजगवंत ॥ ४ ॥
 अतीचारआलोडये व्रतधरियेगुरुशाख ।
 जीवखमावोसयलजे जोनीचोरासीलाख ॥ ५ ॥
 विधिसुंवलीवोसरात्रीये पापस्थानअठार ।
 च्यारसरणनितअनुसरो निंदोदुरितचार ॥ ६ ॥
 शुभकणीअनुमोटीये ज्ञावभलोमनआण ।
 अत्रसरेअणसणआदरी नत्रपदजपोसुजाण ॥ ७ ॥
 शुभगतिआराधनतणा एकूदशअधिकार ।
 चितअणीनेआदरो जिमपामोन्नत्रपार ॥ ८ ॥
 ढालपेहेली ॥ एठीडीकिहाराखी एडेजी ॥ ज्ञा
 नदर्शनचारित्रतपवीरज एपंचेअचार एहतणाड
 हनयपरन्नवना आलोडयेअतिचाररे प्राणीज्ञानन

णोगुणखाणी एञ्जाकणी, गुरुत्तलवीयेनहिगुरुविन
 ये कालधरीबहुमान सूत्रअर्थतदुन्नयकरीसूधा भणी
 येवइउपधानरे प्रा० ॥ २ ॥ ज्ञानोपगरणपाठीपो
 थी ठवणीनोकरवाली तेहतणी कीधी अज्ञातन
 ज्ञानक्तिसंज्ञालीरे प्रा० ज्ञा० ॥ ३ ॥ इत्यादि
 कविपरीतपणाथी ज्ञानविराध्युंजेह आभवपरन्नव
 वलीरेन्नवोन्नव मिच्छादुक्कडतेहरे प्रा० ज्ञा० ॥ ४ ॥
 समकितल्योसुधजाणि वीरवदे० प्रा० स० जिन
 वचनेशंकानविकीजे नविपरमतञ्जिलाख साधुत
 णीनंद्यापरिहरजो फलसंदेहमराखरे प्रा० सम०
 ॥ ५ ॥ मूढपणुंढोपरसंसा गुणवंतनेञ्जादरीये सा
 हमीनेधरमेकरीथिरता जगतिप्रभावनाकरीयेरे प्रा०
 स० ॥ ६ ॥ संचचैत्यप्रासादतणोजे अवरणवादम
 लेखो द्रव्यदेवकोजेविणसाभ्यो विणसंतोउवेख्यारे
 प्रा० स० ॥ ७ ॥ इत्यादिकविपरीतपणाथी सम
 कितखंभ्योजेह अज्ञानवपरन्नववलीरेन्नवोन्नव मि
 च्छामीदुक्कडतेहरे प्रा० स० ॥ ८ ॥ चारित्रल्योचि
 तञ्जाणीरे प्रा० चा० पांचसुमतित्रिणगुपतिविरा
 थी आठेप्रवचनमाथ्य साधुतणेधरमेपरमादे अशुध
 वचनमनकायरे प्रा० चा० ॥ ९ ॥ आवकनेधरमे
 सामायक पोसहमामनवाली जेजयणापूर्वकएञ्जाठे
 प्रवचनमायनपालीरे प्रा० स० ॥ १० ॥ इत्यादिक
 विपरीतपणाथी चारित्रढोहल्युंजेह आभवपरन्नव
 वलीरेन्नवोभव मिच्छामीदुक्कडतेहरे प्रा० चा० ॥

११ ॥ चारेजेदेतपनकीधो छूतेजोगेनिजसगतेंधरमे
 मनवचकायावीरज नविफोरवीलुजगतेरे प्रा० चा०
 ॥ १२ ॥ तपवीरजश्चाचरीयेडणिपरें विविधविरा
 ध्याजेह श्चान्नवपरन्नववलीरे न्नवोन्नवमिच्छामीदू
 क्कुरुतेहरे प्रा० चा० ॥ १३ ॥ वलीविशेषेचारित्र
 केरा अतिचारआलोडये वीरजिणेसरवयणसुणीनें
 पापमेलसरवेधोडयेरे प्रा० चा० ॥ १४ ॥ ढाल२
 पामीसुगुरुपसायरे एदेञ्जी, प्रथवीपाणीतेजरेवाउ
 वनस्पति एपांचथावरकह्याए करीकरपणश्चारज्ञरे
 खेत्रजखेळीया कूश्चातलावखणावीश्चाए ॥ १ ॥ घ
 रआरंजअनेकरे टांकाभूंएरा मेडीमोलचणावीयाए
 लिपणगूंणकाजरे इणिन्नवेपरन्नवे पृथवीकायवि
 राधीश्चाए ॥ २ ॥ धोवणनाहणपाणीरे ळीलणश्च
 प्पकाय लोतिधोतिकरदूहव्याए ज्ञाठीगरकुंजाररे
 लोहसीवनगरा ज्ञाडजुंजालेहारागराए ॥ ३ ॥ ता
 पणसेकणकाजरेवस्त्रनिखारण रगणरांधणरसवती
 ए इणिपरिकर्माढानरे परिपरेकेलवि तेउवाजवि
 राधियाए ॥ ४ ॥ वाडीवनश्चारामरे वावीवनस्प
 ति पानफूलफलचूंटीश्चाए पुंकपापडीज्ञाकरे सेक्या
 सुकव्या छेद्यातुद्याआधीयाए ॥ ५ ॥ शूलसीनेएरं
 डरे घाणिघालीने धणातिलादिकपीलीश्चाए घाली
 कोहलुंमांहिरेपीलीसेलडी कढमूलफलवेचिश्चाए ६
 एमएकेडीजीवरे हग्याहणावीया हणतानेश्चनुमोदी
 श्चाए श्चान्नवपरन्नवजेहरे वलीयभवोन्नवे तमुल

मिच्छामिदुक्कणं ॥ ७ ॥ करमीआसर्माआकीकारे
 गाऊरगंडोला इअलपूरानेंअलसीआए वालोजली
 चूलेरे विचलीतरसतणां वल्लीअथाणाप्रमुखनाए
 इमवेइंद्रीजीवरे जेमेंदुहव्या तेमुऊमिच्छामिदुक्कणं
 उदेहीजुंलीखरे माकणमंकोळा चांचणकीडीकुंधुआ
 ए ॥ ९ ॥ गदहीअघीमेलेरेकानखजूरीया गोगी
 ऋधनेडीआए इमतेइंद्रीजीवरे जेमेंदुहव्या तेमुऊ
 मिच्छामिदुक्कणं ॥ १० ॥ मांखीमच्छरडांसरे मसा
 पतंगीअ कंसारिकोलीवळाए ढंकणवीठूंतीडरे न
 मराजमरीय कुतीवगाइखडमाकणीए ॥ ११ ॥ इ
 मचोरंद्रीजीवरे जेमेंदुहव्या तेमुऊमिठामीदुक्कणं
 जलमानाखीजालरेजलचरदुहव्या वनमांमृगसंता
 पीअए ॥ १२ ॥ पीअ्यापंखीजीवरे पाणीपासमां
 पोपठघाल्यापांजरेए इमपंचेंद्रीजीवरे जेहपराज
 व्या तेमुऊमिच्छामिदुक्कणं ॥ १३ ॥ ढाल ॥ ३ ॥
 प्रथमगोवालातणेंभवेजी एदेशी, क्रोधलोभभयहा
 सथीजी बोल्यावचनअसत्य कूळकरीधनपारकाजी
 लीधातेहअदत्तरे जि० ॥ १ ॥ मिच्छामिदुक्कणंअ
 ज तुमसाखेमहाराजरेजिनजी दहीसारुंकाजरेजिन
 जी० मी० एअंकाणी देवमनुख्यतिर्यंचनाजी मैथु
 नसेव्याजेह विपयारसलंपठपणेजी घणुंविठंब्योदेह
 रे जि० ॥ १ ॥ मी० परिग्रहनीममताकरीजी न
 वन्नवमेलीआथ जेजीहांतेतिहांरहीजी कोइनआ
 वीसाथरे जि० ॥ ३ ॥ मी० रयणीजोजनजेकस्या

जी कीधाज्जह्मभङ्ग रसनारसनेलालचेजी पापक
 खापरतक्षरे जि० ॥ ५ ॥ मी० व्रतलेडवीसारीया
 जी वलीभाग्यपचखांण कपटहेतकिरियाकरीजी
 कीधाआपवखांणरे जि० ॥ ५ ॥ मी० ढालन्न
 आठेदूहेजी शालोयाअतिचार शिवगतिआराध
 नतणोजी एपहिलोअधिकाररे जि० ॥ ६ ॥ मी०
 ढाल ॥ ४ ॥ साहेलहीनीदेशी, पचमहाव्रतआदरो
 साहेलहीरे अथवात्योव्रतवारतो यथाशक्तिव्रतआ
 दरो सा० पालोनिरतिचारतो ॥ १ ॥ व्रतलीधा
 सभारीए सा० हियक्रेधरियविचारतो शिवगति
 आराधनतणो सा० एवीजोअधिकारतो ॥ २ ॥ जी
 वसर्वखमावीये सा० योनिचोरासीलाखतो मन
 शुद्धेकरोखामणा सा० कोइसुरोसनराखतो ॥ ३ ॥
 सरवमित्रकरीचिंतवो सा० कोडनजांणेशत्रुतो रा
 गद्वेपनेपरिहरे सा० कीजेजन्मपवित्रतो ॥ ४ ॥
 साहमीसघखमावीये सा० जेउपनीअप्रीततो सजन
 कुटवकरीखांमणा सा० एजिनशासनरीततो ॥ ५ ॥
 खमीनेखमावीये सा० एजिनधर्मनोसारतो शिव
 गतिआराधनतणो सा० एत्रीजोअधिकारतो ॥ ६ ॥
 मृखावाढहिस्याचोरी सा० धनमूरकामैथुनतो क्रो
 धमानमायातजो सा० प्रेमद्वेपपैशुन्यतो ॥ ७ ॥
 नंद्याकलहनकीजीये सा० कूळानटीजेआलतो रति
 अरतिमिथ्यातजो सा० मायामोहजंजालतो त्रि
 विधत्रिविधवोसरावीये सा० पापस्थानअढारतो

शिवगतिप्राराधनतणो सा० एचौथोअधिकारतो
 ॥ ढाल ५ मी ॥ हवेनिसुणौइहांआवीयाए एदेशी
 जन्मजरामरणकरीए एसंसारअसारतो कस्याकर्मस
 हुअनुभवेए कोइनराखणहारतो ॥ १ ॥ सरणएक
 अरिहंतनोए शरणसिद्धजगवंततो सरणधर्मश्रीजै
 ननोए साधुसरणगुणवंततो ॥ २ ॥ अवरमोहसवि
 परीहरीए च्यारअरणचित्तधारतो शिवगतिप्राराध
 नतणोए एपांचमोअधिकारतो ॥ ३ ॥ आजवपर
 नवजेकस्याए पापकरमकेइलाखतो आत्मसाखेनि
 दीयेए पळिकमियेगुस्तशाखतो ॥ ४ ॥ मिथ्यामतव
 रतावीयाए जेदाख्याउत्सूत्रतो कुमतिकदाग्रहनेवसे
 ए जेउथाप्यासूत्रतो ॥ ५ ॥ घञ्याघळावीअजघ
 णाए घरटीहलहथीअरतो नवनवमेलीमुंकीअए
 करतांजीवसंहारतो ॥ ६ ॥ पापकरीनेपोसीयाए ज
 न्मजनसपरिवारतो जन्मंतरपोहतोपछीए कोणेंन
 कीधीसारतो ॥ ७ ॥ आजवपरनवजेकस्याए इम
 अधिकरणअनेकतो त्रिविधत्रिविधवोसरावीए आ
 णीहृदयविवेकतो ॥ ८ ॥ दुष्कृतनिंवाइमकरीए पा
 पकख्योपरिहारतो शिवगतिप्राराधनतणोए एक
 ठोअधिकारतो ॥ ९ ॥ ढाल ६ ॥ अादितेंजोइने
 जीवळा एदेशी, धनधनतेदिनमाहेरो जिमेकीधो
 धर्म दानशीलतपअादख्यो टाल्याहुकर्म धन०॥१॥
 सेत्रुंजादिकतीरथनी जेमेकीधीजात्र जुगतैजिनवर
 पूजीया वलीपोख्यापात्र धन० ॥ २ ॥ पुस्तकज्ञान

लिखावीया जिनहरजिनचैत्य सघचतुर्विधसाचव्या
 एसातेखेत्र धन० ॥ ३ ॥ पडिकमणास्युपरिकस्या
 अनुकंपादान साधुसूरिउवजायने दीधावज्जमान
 धन० ॥ ४ ॥ धरमकारजञ्जनुमोदीये डमवारोवा
 र शिवगतिआराधनतणो एसातमोञ्चधिकार ध
 न० ॥ ५ ॥ ज्ञावन्नलोमनघ्राणीये चितआणीठाम
 समताज्ञावेज्ञावीये एआतमराम धन० ॥ ६ ॥ सु
 खदुखकारणजीवने कोईञ्चवरनहोय कर्मआपजे
 आचस्या जोगवियेसोय धन० ॥ ७ ॥ समताविण
 जेञ्जनुसस्या प्राणीपुन्यनाकाम ठारऊपरजेलीपणु
 जाखरचित्राम धन० ॥ ८ ॥ ज्ञावभलीपरेंज्ञावीये
 एधरमनुसार शिवगतिआराधनतणो आठमोअधि
 कार धन० ॥ ९ ॥ ढाल ७ मी ॥ रेवतगिरिज्जआ
 प्रभूना एदेशी, हिवेअवसरजाणीकरिसलेखणासार
 अणसणआराधी पचखीच्यारआहार ललुतासवि
 मूकी छांफ्रीममतासंग एआतमखेले समताज्ञानतु
 रग ॥ २ ॥ गतिच्यारेकीधा आहारअनंतनिश्क
 पणदपतिनपाम्यो जीवललचीतरंक जगदुलहोए
 वलि अणसणनोपरिणाम एहथीपामीजेशिवपदसु
 रपदठान ॥ २ ॥ धनधन्नाशालिन्नद्र खधोमेघकु
 मार अणसणआराधी पाम्यान्नवनोपार शिवमदि
 रजासे करीएकअवतार आराधनकेरी एनवमोअ
 धिकार ॥ ३ ॥ दज्ञमेअधिकारे महामंत्रनवकार म
 नथीनविमूको शिवसुखफलसहकार एजपतांजाए

दुरगतिदोषविकार सुपरेणुसमरो चौदपूर्वनुंसार ४॥
 जन्मांतरजातां जोपामेनवकार तोपातिकगाली
 पामेसुरअवतार एनवपदसरिखो मंत्रनकोसंसार इ
 हन्नवनेपरभव सुखसंपतिदातार ॥ ५ ॥ जूजनील
 नीलडी राजाराणीथाय नवपदमहिमाथी राजसिं
 हमहाराय राणीरतनवंती बेहुंपाम्यासुरजोग एक
 नवथीलहस्ये सिद्धवधूसंयोग ॥ ६ ॥ श्रीमतिने
 एवली मंत्रफल्योततकाल फणिधरफीटीने प्रगटथई
 फूलमाल शिवकुंमरेयोगी सोवनपुरिसोकीध इम
 एणेंमंत्रे काजघणानासिद्ध ॥ ७ ॥ एदज्ञअधिकारें
 वीरजिणेशरजाख आराधनकेरो बुधजनचितमां
 राख्या तिणपापपखाली नवन्नयदूरेनाख्यो जि
 नविनयकरंता सुमतिअमृतरसचाख ॥ ८ ॥ ढा
 ल ८ मी ॥ नमोजिनजावसुं एदेशी, सिद्धारथरा
 यकुलतिलोए त्रिसलामातमलारतो अवनितलेतुमें
 अ्वतस्याए करवाअमउपगार जयोजिनवीरजीए
 १ ॥ एअंकाणी, मेंअपराधकस्याघणाए कहिता
 नावेपारतो तुमचरणेंआव्यान्नणिए जोतारेतोतार
 जयो० ॥ २ ॥ आसकरीअमेंआवीयाए तुमचरणेंम
 हाराजतो आव्यानेंउवेखस्योए तोकिमरहसेलाज
 जयो० ॥ ३ ॥ करमअलूजणआकराए जन्ममरण
 जंजालतो हुंठूंएहथीउन्नयोए ठोफविदेवदयाल
 जयो० ॥ ४ ॥ आजमनोरथसविफल्याए नाठादु
 खदंदोलतो तूठोजिनचोवीसमोए प्रगट्यापुण्यक

लोल जयो० ॥ ५ ॥ भवन्नवविनयतुमारडोए ज्ञा
 वन्नगतितुमदायतो देवदयाकरदीजीयेए बोधवी
 जसुपसाय जयो० ॥ ६ ॥ कलत्रा जयतरणतारण
 मुगतिकारण दुखनिवारणजगजयो श्रीवीरजिनवर
 चरणथुणतां अधिकमनउल्लटथयो ॥ १ ॥ श्रीवि
 जयदेवसूरीसपटधर जंगमतीर्थइणजुगें तपगच्छाप
 तिश्रीविजयप्रज्ञसूरी सुरितेजेंजगमगें ॥ २ ॥ श्री
 हीरविजयसूरीसीसवाचक कीर्त्तिविजयसुरगस्तसमो
 तससीसवाचकविनयविजयें थुण्योजिनचोवीसमो
 ॥ ३ ॥ सयसतरसंवतउगणत्रीसैं रहिरानेंरचौमा
 सए विजयदसमीविजयकारण किंनुगुणअभ्यासए
 ॥ ४ ॥ नरभवआराधनसिद्धसाधन सुकृतलीलवि
 लासए निर्जराहेतेतवनरचिंनु नामपुन्यप्रकाशए ॥
 ५ ॥ इतिपुन्यप्रकाशनोतवनसपूर्ण ॥ ॥
 ॥ अथजीवरासलिख्यते ॥

हिवेराणीपदमावती जीवरासखमावे जाणपणुज
 गढोहिलो इणवेंलायेअवे ॥ १ ॥ तेमुऊमिच्छा
 मिदुकळ अरिहंतनीसाखे जेमेजीवविराधिआ जो
 निचौरासीलाख तेमुऊ० ॥ २ ॥ सातलाखपृप्रथवी
 तणां सातेअपकाय सातलाखतेउकायनां सातवली
 वाय तेमुऊ० ॥ ३ ॥ दशलाखप्रत्येकवनस्पती च
 उदलाखसाधारण वीतीचौरद्वीजीवना वेवेलाखवखा
 ण तेमुऊ० ॥ ४ ॥ देवतातिर्यचनारकी च्यारच्या
 रप्रकाशी चौदेलाखमनुष्यना एहलाखचौरासी तेमु

ऊ०५ इणभवेपरजवेसेवीया जेमेपापप्रहार त्रिवि
 धत्रिविधकरिपरिहरुं दुरगतिदातार तेमुऊ० ॥६॥
 हिसाकीधीजीवनी बोल्यामृखावाद दोषप्रदत्तादान
 नां मैथुनउनमाद तेमुऊ० ॥ ७ ॥ परिग्रहमेलीका
 रमो कीधोकोधविशेष मानमायालोत्तमैकीया व
 लीरागनेद्वेष तेमुऊ० ॥ ८ ॥ कलहकरीजीवदूहव्या
 दीधाकूडाकलकं निंदाकीधीपारकी रतिश्रुतिनिशं
 क तेमुऊ० ॥ ९ ॥ चाडीखाधीचोवटे कीधीथापण
 मोसो कुगुरुकुदेवकुधर्मनां जलोआण्योत्तरोसो ते
 मुऊ० ॥ १० ॥ खाटकीनेजवेमैकिया जीवनाना
 विधघात चिडीमारजवेचरकला माश्यादिननेरात
 तेमुऊ० ॥ ११ ॥ काजीमुह्लानेजवे पढ्यामंत्रकठी
 र जीवअनेकजवहणीया कीधापापप्रघोर तेमुऊ०
 ॥ १२ ॥ मक्कीमारजवेमाकूला जाल्याजलनिवा
 स धींवरभीलकीलीजवे मृगपाश्यापास तेमुऊ०
 ॥ १३ ॥ काठवालजवमैकीया अकराकरदंड वं
 धीवांनमशावीया कौरछाठहीदंड तेमुऊमिठ्यामि
 दु० ॥ १४ ॥ परमाधामीनेजवे दीधानारकीदुख
 वेदनभेदनवेदना ताडीनअतितीख तेमुऊ० ॥१५॥
 कुंजारनेजवेमैकीया नीमाहपचाव्या तेलीजवेतिल
 पीलीया पापेपेटजराया तेमुऊ० ॥ १६ ॥ हारी
 जवेहलखेडीया फाश्यापृथवीनापेट सुपनेदानघणा
 कीया दीधावलदचपेट तेमुऊ० मालीनेजवेरोपी
 या नानाविधवृद्ध मूलपत्रफलफूलना लागापापते

लक्ष्म तेमुक्त० ॥ १८ ॥ अथोवाहीहाथमां नखात्र
 धिकान्तर पोठीपूठेकीडापथ्या दयानावीलगार
 तेमुक्त० ॥ १९ ॥ डीपानैत्रवलेतस्या कीधारगण
 पास आरंजकीधाअतिघणां धातुरवादअभ्यास ते
 मुक्त० ॥ २० ॥ सूरपर्णैरणकुंजीया माख्यामांणसवृंद
 मदिरामासमाखणनखा खाधामूलनेकंद तेमुक्त०
 ॥ २१ ॥ खांणखणावीधातुनी पाणीउलचाव्या आ
 रंजकीधाअतिघणां पोतेपापजसंच्या तेमुक्त० ॥ २२ ॥
 करमआगलकीयावली घरमेदवदीधा समखाधा
 वीतरागना कूडाकोसजपीधा तेमुक्त० ॥ २३ ॥
 विलीभवेउंदरलीया गिरीलीहतीथारी मूढगमारत
 णेभवे मेजुंलीखजेमारी तेमुक्त० ॥ २४ ॥ नाडभुं
 जातणेनवे एकेंद्रीजीव जुअारीचणाघउंसेकीआ पा
 डतारीव तेमुक्त० ॥ २५ ॥ खांडणपीसणगारनां
 आरभअनेक राधणइंधणअग्निनां कीधापापअने
 क तेमुक्त० ॥ २६ ॥ विकथाकीधीपारकी सेव्या
 पचप्रमाद अष्टत्रियोगपमाफ्रिया, रोदनविखवाद
 तेमुक्त० ॥ २७ ॥ साधुअनेश्रावकतणो व्रतलही
 नैजांग्या मूलनउतरनेगुणतणा मुक्तदूपणलागा ते
 मुक्त० ॥ २८ ॥ सापवीकीसिंहचीतरा सकरानेसम
 ली हिंसकजीवतणेनवे हिंसाकीधीसवली तेमुक्त०
 ॥ २९ ॥ सूअ्यावडीदूपणघणां वलीगरजगलाव्या जी
 वाजाणिढोल्याघणासीलव्रतभंगाव्या तेमुक्त० ॥ ३० ॥
 नवअनतनमताथकां कीधापरिग्रहबंध त्रिविध २

करीवोसरुं दुरगतिनुबंध तेमुक्त० ॥ ३१ ॥ नवअ
 नंतनमताथका कीहांदेहसंबंध त्रिविध २ करीवो
 सरुं तेणसुप्रतिबंध तेमुक्त० ॥ ३२ ॥ नवअनंतन
 मताथका कीधापापअकृत्र त्रिविध २ करीपरीह
 रुं वारुंजनमपवित्र तेमुक्त० ॥ ३३ ॥ एणीविधजे
 आराधना करसेजेजीव समयसुंदरकहेपापथी बू
 टसेदेह तेमुक्त० ॥ ३४ ॥ रागवेराणीजेसुणें एहत्री
 जीठाल समयसुंदरकहेपापथी बूटसेततकाल॥३५॥
 तेमुक्तमिक्कामिदुक्कडं ॥ इतिश्रीजीवराससंपूर्ण ॥

॥ अथश्रीआत्मसिद्धालिख्यते ॥

॥ दोहा ॥

श्रीजिनवरमुखवासिनी जगमेजोतिप्रकास ।
 पदमासनपरमेश्वरी पूरेवंकितअास ॥ १ ॥
 ब्रह्मसुतागुणआगली कनककमंडलसार ।
 वीणापुस्तकधारणी तुंत्रिनुवनजयकार ॥ २ ॥
 श्रीसरसतीजिनपयनमी मनधरिहरषअपार ।
 आतमशिक्षाज्ञावना नणुंसुणोनरनार ॥ ३ ॥
 रेजीवसुणतुंवापडा हियेविमासीजोय ।
 आपसवारथसज्जामिल्युं ताहरुंनहिजगकोय ॥ ४ ॥
 धर्मविनासुणजीवडा नमीनुंनवअनंत ।
 मूढपणेंनवतेंकिया इमवोलेभगवंत ॥ ५ ॥
 लाखचोरासीयोनिमां फिरि २ लीयोवतार ।
 एकेकीयोनीवली अनंतअनंतीवार ॥ ६ ॥
 चउदराजपरमाणुआ सोयअग्रनीयठाम ।

कर्मवसेंजीवतुंजम्यो मूरखचेतनताम ॥ ७ ॥
 निगोदसूक्ष्मवादर पुदगलअनतअपार ।
 एतोकालतुतिहारह्यो हवेकरहैयेविचार ॥ ८ ॥
 सासउसासाएकमा मरणसतरअधकीध ।
 सूक्ष्मनिगोदमावली एजिनवचनप्रसिद्ध ॥ ९ ॥
 नरयविगलेंद्रीत्रियगति जवकीआबहुहंव ।
 भुवनपतिव्यंतरज्योतिपी नुरविमानिकदेव १०
 इमजमतांजमतांलीनु मनुजजनमअवतार ।
 मिथ्यातपणेंजवनिगम्यो काजनसीधोलगार ११
 जगमांजीवअलेवहू एकेकसुंअनंतीवार ।
 विविधप्रकारेंसगपणकीयां तुहीयासाथविचार १२
 तोकुंणआपणोपारकी कुंणवेरीकुंणमित्त ।
 रागद्वेषटालीकरी करसमताडकचित्त ॥ १३ ॥
 पूर्वकोडीनेंआउखे ज्ञानीगुरूअपार ।
 उतपतीकहीजोउताहरी कहेतानआवेपार ॥ १४ ॥
 पुत्रपितापणेंअवतरे पितापुत्रपिणजोय ।
 मातासगपणनारीमिली नारीपणमाताहोय १५
 सूतोसुपनजंजालमां पाम्योजाणेरार ।
 जवजाग्योतवएकलो राजनसीजेकाज ॥ १६ ॥
 तिमकुटंयसहूमिल्युं खोटीमायाजाल ।
 आयपहोतीआपणी खिणमांथाएविसराल ॥ १७ ॥
 सोदोलेयणजिणमिले जिहांजुडसहिहाट ।
 आयसारुविवसायकरी फिरिचाल्यानिजवाट १८
 तिमजवभमतासवीमल्या कुटवजोडीजोहाट ।

पुन्यपापविवसायकरी जोऊतरिएघाट ॥ १९ ॥
 एमकुटंबमल्योकारमो मायअणेंवलिताय ।
 बंधूभगनीजारज्या कोकेहनोनकहाय ॥ २० ॥
 नवनवनाटकतुवली नाच्याकरिवहुरूप ।
 नाटकएकस्युंनाचिए जोबूटेभवकुंख ॥ २१ ॥
 उत्तमकुलनरत्नवलही पाम्योधरमजिनराय ।
 प्रमादमुकीकीजीये खिणलाखीणोजाय ॥ २२ ॥
 जिसुंकीजेतेसुंपाइये करतेसाफलजोय ।
 सुखदुखआपकमाइये दोषनदीजेंकोय ॥ २३ ॥
 दोषदीजेंनिजकर्मनें जिणनविकीधोधर्म ।
 धर्मविनासुखनविमिलें एजिनज्ञासनमर्म ॥ २४ ॥
 वावीकूरीकोदरी तोक्युंलुंणीयेंसाल ।
 पुन्यविनासविजीवडा आस्याआलपंपाल ॥ २५ ॥
 आयपहोतीआतम कोइनविराखणहार ।
 इंद्रचंद्रजिनवरवली गयासबीनिरधार ॥ २६ ॥
 मोठामोडनकीजीये नजीजेंमोटीवात ।
 कोठीअनंतमेवेचीयो त्यारेंकिहांगईजात ॥ २७ ॥
 आपसरूपविचारतुं जोहोएहीयडेसान ।
 करणीतेहवीकीजियें जिमवाधेजगवान ॥ २८ ॥
 बडपणधर्मथायेनही जोबनएलेंजाय ।
 पंचवेगलधसमसकरी पठेंफरीपढताय ॥ २९ ॥
 जराआवीजोबनगयो सिरपलीआतेकेअ ।
 ललुतातोबोछीनही नकस्योधर्मलवलेअ ॥ ३० ॥
 पंचेंद्रीजिहांपरवडा रोगजरानावंत ।

जोवनचचलआवेसदा करीधर्ममहंत ॥ ३१ ॥
 छतेहाथनवावस्थो संवलनकीयोसाथ ।
 आयगईमनचेतियो पढेघसेनिजहाथ ॥ ३२ ॥
 धनजोवननररूपनी गर्वकरेतिगिमार ।
 कृष्णवलभद्रद्वारिका जातनलागेवार ॥ ३३ ॥
 आठपहोरतुंधसमसी धनार्थदेशातरजाय ।
 सोधनमेल्युंताहसं उरजकोडंखाय ॥ ३४ ॥
 आखतणेफरूकडे ऊथलपाथलथाय ।
 डस्युंजाणीजीववापडा मपढिममतामाय ॥ ३५ ॥
 मायासुखससारमा तेसुखसहीअसार ।
 धर्मपसायेंसुखमिले तंसुखनावेपार ॥ ३६ ॥
 नयनफरूकेजिहांलगे तिहांताहसंसज्जकोय ।
 नयनफरूकतजवरही तबताहसंनहिकोय ॥ ३७ ॥
 पापकीयाजिउतेंवहू धर्मनकिनुलगार ।
 नरगपन्थीतवकरचन्धो पढियोकरेपुकार ॥ ३८ ॥
 कोईदिनराणोराजिनु कोडदिनज्योतुंदेव ।
 कोडदिनरांकतुअवतस्थो करतोउरजसेव ॥ ३९ ॥
 कोदिनकोफ्रीपरवस्थो कोदिननहीकोपास ।
 कोदिनघरघरएकलो जमीसहीज्युंदास ॥ ४० ॥
 कोदिनसुखांसनपालखी जठेंमचीचकडोल ।
 रथपालाआगलचले नितनितकरतकलोल ॥ ४१ ॥
 कोदिनकूरकपूरतुं जावतनहीलगार ।
 कोदिनरोटीकारणे जमतेघरघरवार ॥ ४२ ॥
 हीरचीरझुंगपहरिया चोआचंदनलाय ।

सोतनजतनकरतयौं खिणमांहीविगढाय ॥ ४३ ॥
 सातमीगोखतुंशोन्नतो कामनिजोगविलास ।
 इकदिनउंहीआवसे रहणोहीवनवास ॥ ४४ ॥
 रूपेदेवकुमारसम देखतमोहेनरनार ।
 सोनरखिणइकमांवली वलीजलीहोवेठार ॥ ४५ ॥
 जेविन्याघडीयनजायति सोवरसासोजाय ।
 तेवल्लजविसरीगयोओ रहिस्युंचितलाय ॥ ४६ ॥
 देखतसत्रजुगजातुही थिरनरहीसविकोय ।
 डसुंजाणीजलूकीजिये हियहेविमासीजोय ॥ ४७ ॥
 सुरपतिसवसेवाकरे रायराणानरनार ।
 आयपहोतीआतमां जातनलागेवार ॥ ४८ ॥
 देखतनरशुंधाहुआ जेमोहवींठ्यावाल ।
 जग्यागुग्यामूरखवली नरनारीवालगोपाल ४९
 रातदिवसनिजनारसुं तुरमतोमनरंग ।
 जेजोईतेपूरतो ऊलठआणीअंग ॥ ५० ॥
 सोरामाजीउताहरी खिणमांहीविघटाय ।
 सवारथपहोचतजवरह्यो तवफरिवेरीथाय ॥ ५१ ॥
 समुदीपसायरसबे पांम्योकेनरपार ।
 नारीहृदिदोअंगला कोनविपांम्योपार ॥ ५२ ॥
 ब्रह्मनारायणईश्वर इंद्रचंद्रनरकोड ।
 ललनावचनेलालची रह्यातेबेकरजोडी ॥ ५३ ॥
 नारीवदनसोहामणो पणवाघणअवतार ।
 जेहनरएहनेवसपध्या तसलूठ्याघरवार ॥ ५४ ॥
 हस्तमुखदीसेजली करतीकारमोनेह ।

जनकलतावाहिरजसी अभ्यंतरपीतलतेह ॥५५॥
 पहलीप्रीतकरिरगसुं मीठाबोलीनार ।
 दासकरीजोआंपणो मूकेटाकरमार ॥ ५६ ॥
 नारीमदनतलावली बूढ्योसकलससार ।
 काढणहारोकोनही बूढाबुंवनवार ॥ ५७ ॥
 विसविस्वानाजेनरा कोडनहीतसवक ।
 नारीसंगततेहनी निश्चेंचढेकलंक ॥ ५८ ॥
 मुजनेंचढप्रद्योतनां दासीपतिपाम्यानास ।
 अजयकुमारबुधेआगलो तेहठग्योअभिराम ५९
 नारीनहीरेवापला पिणएविपनीवेल ।
 जोसुखवांढेमुगतिनां तोनारीसगतमेल ॥ ६० ॥
 नारीजगमातेभली जेणेजायोपुरपरतंन ।
 तेसतीनितपाएनमु जगमातेधनधन ॥ ६१ ॥
 तुंपरकामकरीसदा निजकाजनकरीयलगार ।
 अखत्रनखत्रकरीयतु किमबूटिसत्रवपार ॥ ६२ ॥
 पापघटपूरणनरी तेलीनुशिरभार ।
 तेकिमबूटिसजीवडा नकरीधर्मलगार ॥ ६३ ॥
 तोएसुजाणेकुडकपट बलकूद्वरतुढाड ।
 तेढाढीनेंजीवडा जिनधर्मसुंचितमांड ॥ ६४ ॥
 जेणेवचनेपरदुखहोए जिणहोयप्राणीघात ।
 कलेसपडीनिजआतमा तजउत्तमतेवात ॥ ६५ ॥
 जिमतिमपरसुखदीजिये दु.खनदीजेकोय ।
 दुखदेइदुखपामीये सुखदेइसुखहोय ॥ ६६ ॥
 परततनिद्याजेकरे कूढाढेवेशाल ।

मर्मप्रकासेपरतणां तेथीजलोचंछाल ॥ ६७ ॥
 खटमासीनेंपारणें एकसीथलहेआहार ।
 करतोनिंदाानविटले तसदुरगतिअवतार ॥ ६८ ॥
 छारउपरजिमलीपणो तिमक्रोधेंतपकीध ।
 तसतपजपसंजममुदा एकेकाजनसीध ॥ ६९ ॥
 पूर्वकोळीनेंआउखे पालीचारित्रसार ।
 सुकृतसुणोसवीतेहनं खिणमांहोवेढाल ॥ ७० ॥
 परअवगुणसरसवसम अवगुणमेरुसमान ।
 काकरेनिंदापारकी मूरखअणपणनिजसान ॥ ७१ ॥
 परअवगुणजिमदेखीयें तिमपरगुणतुंजोय ।
 परगुणलेताजीवळा अखजरयामरहोय ॥ ७२ ॥
 क्रोधीनरअढेसदा कहीयनउलठीरोस ।
 तेढोळीदूरअणतमां रहियेजोयणपणवीस ॥ ७३ ॥
 गुणकीधामानेनही अवगुणमांडीमूल ।
 तेनरसंगतढांडिये पगपगमाघासूल ॥ ७४ ॥
 निंदाकरेजेपरतणी तेजीवोजगमांय ।
 मलमूत्रधोएपरतणां पढेंअधोगतिजाय ॥ ७५ ॥
 जेमलमूत्रधोएसदा गुणवंतनानिसदीस ।
 तेदुर्जनजीवोघणो जगमांकोळिवरिस ॥ ७६ ॥
 सजानदुर्जनजाणीये जबमुखबोलेंवाण ।
 सजानमुखअमृतलवी दुर्जनविखनीखाण ॥ ७७ ॥
 नरअवचिंतामणलही आलेतुंममहार ।
 धर्मकरीनेंजीवळा सफलकरोअवतार ॥ ७८ ॥
 सकलसामग्रीतेलही जिणतरियासंसार ।

प्रमादवसेनवकांगमे करिनिजहियेविचार ॥७९॥
 दीनुउपदेशलागेनही जोनविचिंतेआप ।
 आपसरूपविचारतां बूटीजेसविपाप ॥ ८० ॥
 जिणरसपापकियातुमे तिणरसतुंकरधर्म ।
 अखत्रनखत्रभवअनतनां बूटीजंसविकर्म ॥ ८१ ॥
 जिमआऊखादिनगणी वरसमासगलिमान ।
 चेतसकेतोचेतजो जोहोवेहियडेसान ॥ ८२ ॥
 धनकारणतुऊलफले तिमधर्मकरीथायेसुर ।
 अनंतनवनांपापसवि खिणमांजाएदूर ॥ ८३ ॥
 जेरचनादिनऊगती तेरचनानहिसांऊ ।
 एसुंजाणीरेजीवळा चेतहिहियडामांऊ ॥ ८४ ॥
 आस्याअवरजेवळी मरवोपगलाहेठ ।
 धर्मविनाजिसदिनगया तिणदिनक्रीधीवेठ ॥ ८५ ॥
 रेजीवसुणतुंवापडा तुंमकरिसगर्वगमार ।
 पुरुपरूपदेखीकरी निजजीऊसुविचार ॥ ८६ ॥
 कर्मकोनविबूटिये इंद्रचद्रनरदेव ।
 रायाराणामंऊलीकबलि अवरनरकुंणहेव ॥ ८७ ॥
 वरसदिवसघरघरभम्या आदिनाथनगवत ।
 कर्मवसेंदुखतिणलह्या जेजगमावलवत ॥ ८८ ॥
 पासजिणदप्रतिमारही उपसर्गकीनुसुरंद ।
 तेउपसर्गटालीनु पदमात्रतिधरणेठ ॥ ८९ ॥
 कानेखीलाघातिआ चरणेंरांधीखीर ।
 तेहुंनेकर्मनभ्यो चौवीसमोश्रीवीर ॥ ९० ॥
 श्रीमल्लीमायातपकरी पाम्यानारीअवतार ।

सुरपतिकोम्रेंसेवाकरी कर्मनोएहप्रकार ॥ ९१ ॥
 पुरुषविसेचूळामणि नरतनरेसरराय ।
 बाज्जवलहारमनावीन आजलगेकहेवाय ॥ ९२ ॥
 कीधाकर्मनडूटीये जेहनोविसमोबंध ।
 ब्रह्मदत्तनरचक्कावड सोलवरसलगेअंध ॥ ९३ ॥
 आठमसुभूमचक्कावड जसरिधितणोनहीपार ।
 कर्मविशेपरिवारसुं बूडासमुद्रमऊार ॥ ९४ ॥
 पांचेपांडवअतुलबल तेहुंभम्यावनवास ।
 एसापुरसजगमावली दीनपर्णेफल्यानिरास ॥ ९५ ॥
 रामलखमणजगमावली जेहनोजपेसवनाम ।
 तेवनवासमारह्या जेबहुगुणनाधाम ॥ ९६ ॥
 रावणविकटरामेहण्यो कृष्णेहण्योजरासंध ।
 जराकुमरेहरीनेहण्यो देखीकर्मनोबंध ॥ ९७ ॥
 निजपुत्रीतातेवरी तसुकुंखेसुतहेव ।
 कर्मवसेजिवऊपनुं त्रिपृष्टश्रीवासुदेव ॥ ९८ ॥
 नमतांनमतांअवतस्यो देवानंदानीकूख ।
 व्यासीरात्रतिहारही कर्मलयुंवीरदुख ॥ ९९ ॥
 इंद्रअहिल्यासुंजुन लुब्धऊनसुरदेव ।
 ईश्वरदेवनचाविन पारवतीपिउहेव ॥ १०० ॥
 मासखमणनेंपारणे कूलवालुअणगार ।
 चितवलगोसंगनारीए चूकतनलागीवार ॥ १०१ ॥
 पांचसेरामांतजी लीधोसंजमनार ।
 दशदशनंदीषेणबुजवी नरकोस्यादरवार ॥ १०२ ॥
 बांधीतांतणसूत्रना वीट्योआद्रकुमार ।

सुतमोहनविवसीरही पठेलीउंसजमजार ॥१०३॥
 पंचसयामुनिनेमना उरश्रीपासनावार ।
 जोगकारणसजमतजी माभ्योतिर्णेंघरवार ॥१०४॥
 नवाणुंकोठीकंचनतजी उरतजीआठेनार ।
 तेदुक्कारनितवंदिये श्रीजंबूत्रिणकाल ॥ १०५ ॥
 एककन्याकोठीकंचन तजीजेणेंवलीदूर ।
 तेवीरस्वामीनेवंदीये नितजगमतेसूर ॥ १०६ ॥
 नवाणुंपेटिसुरतणी नितनितहुइनिर्माल ।
 नरभवेसुरसुखजोगवे तेजालिजद्रकुमार ॥१०७॥
 रत्नकचलनेकारणें श्रेणिकआव्योवार ।
 गोखथकीखोलीरयो लियोतेसंजमभार ॥ १०८ ॥
 आठनारीजेणेंतजी तेघन्तोधनधन्त ।
 नारीहाससंजमलिउ राख्योठामजिणेमन ॥१०९॥
 खटनंदनदेवकीतणां जदलपुरसुलसानार ।
 तिसघरतेनुउठस्या रूपेदेवकुमार ॥ ११० ॥
 वत्रीसवत्रीसपदमणी वत्रीसवत्रीसहेमकोरु ।
 नेमसमीपेसंजमवरी तेवंदुकरजोरु ॥ १११ ॥
 सहसपुरुपसुमजमलिउ श्रीनेमीसरहाय ।
 तेयावजावदियें महोठवकस्योयदुनाय ॥ ११२ ॥
 वारवरसकृठआंवल कीथाशिवकुम्भार ।
 श्रीलव्रतसदाधरी एणदुरप्रकरकार ॥ ११३ ॥
 कोत्यामंदरचोमासुरही चोरानीचोयीन ।
 तेपूलजद्रमुनिवंदियें जद्रवाजगुरुसीन ॥ ११४ ॥
 कापिलासंघेनविचल्यो संठसुदरसणचंग ।

सूलीसंघासणथयो सूरकरेमनरंग ॥ ११५ ॥
 शिवरमणीनेंकारणें जिणसुखलंघ्यादेव ।
 तिसनामदोयचारलीजियेंनविजनसुणजोतेह११६
 वरसदिवसकाउसगकीउ बाहुबलीअणगार ।
 मानगजथीउतख्यो तबलीनुंकेवलसार ॥ ११७ ॥
 गजसुकमालसिरसोमले देखीधस्याअंगार ।
 समतापसार्येंतवली पाम्यान्नवनोपार ॥ ११८ ॥
 मैतारजशिरसोनिर्यें वादवीढ्योधरिखेद ।
 निजमनठामजराखिनु कौनुंसंसारनोछेद ॥११९॥
 सुकोसलसुकमालमुनि वलूखुंवाघणअंग ।
 बापनजांभीमात्रखी शिवपुरवरिमनरंग ॥१२०॥
 पूर्वभवप्रीयासिआलणीतिनभष्योअवंतिसुकुमाल
 नलिनीगुलमविमानमां पाम्योसुखततकाल १२१
 पंचशतशिष्यखंधकतणा घाणीपील्यासोय ।
 शिवनयरीशिवपामीया एसमताफलजोय १२२
 चिलातिपुत्रनारीशिर छेदीनेंकरलीध ।
 उपसमसंवरविवेक करतकरमदुरकीध ॥ १२३ ॥
 दिनप्रतेसातहत्याकरी अरजणमालीनाम ।
 परिसहदेखीखिमाधरी पाम्याशिवपुरठाम १२४
 मुनिपतिमुनिकाउसगरहे अगनेंदाधीदेह ।
 परिसहसहीपदवीवरी अमरवधूधरिनेह ॥१२५॥
 वंसऊपरनाटककरी गुलापुत्रकुमार ।
 जातीसमरणऊपनो ज्ञानअनंतअपार ॥ १२६ ॥
 कर्मवसेंआषाढमुनि अरतनोनाटककीध ।

अनितजावनाजावतां तिणतिहांकेवललीध १२७
 सुत्रिप्यपंथकमुनि गुरुप्रमादेकीयोदूर ।
 सत्रुंजेगिरिष्णुणसणकरी तेवंदुंगुणसूर ॥ १२८ ॥
 चक्रुद्रगुसखधेकरी रजनीकीनुविहार ।
 शिष्येकेवलपामीनु तिमगुरुकेवलधार ॥ १२९ ॥
 पटमासीनेंपारणे ढढणनामकुमार ।
 मोदकचूरनापामीनु केवलज्ञानउदार ॥ १३० ॥
 खटखंडराजहेलातजी लीधोसजमजार ।
 पौडशरोगइहांसह्या श्रीश्रीसनतकुमार ॥ १३१ ॥
 कूरजखताकेवललयो कूरगहूष्णगार ।
 खिमाखरुगहाथेधरी जैमुनिमांसिणगार ॥ १३२ ॥
 पंखीप्राणजराखवा करीखडोखरुदेह ।
 मेघरथरायतणेजवे प्रजनऊष्णसुरहेव ॥ १३३ ॥
 वीरवदीगुमानसु दशार्णजद्रनरसिंह ।
 सुरपतिपायलगाडिनु जगराखीजिणलीह १३४
 प्रसन्नचद्रकाउसगमां कोपीयुष्टकरत ।
 कोपसम्योकेवललह्यो मोटोएगुणवंत ॥ १३५ ॥
 अडमंतोसुकमालमुनि वखाण्योवीरजिणद ।
 डरिआवहीपडिकंमता केवललयोआणंद ॥ १३६ ॥
 वीरवचनेथिररह्यो श्रेणिकसुतमेघकुमार ।
 जातिसमरणपामीनु करीदोनयणासार ॥ १३७ ॥
 हाटवेचाणीचंदना सुजद्राचढ्योकलंक ।
 दवदतीनलविजोगलह्यो एहकर्मनोवक ॥ १३८ ॥
 कलावतीकरढेदिया द्रोपदीवाढ्योचीर ।

अगनीधीरजशीताकस्युं शीलगुणैः प्रयुनीर ॥ १३९ ॥
 चंदनाचरणमृगावती निजस्वमावीअपराध ।
 केवललहीगुरुणीदीनदोईजीवटल्योविखवाद १४४
 चंदकलंकसायर खारोकीधोकरतार ।
 नवसोनवाणुंनदीतणो देखोएजरतार ॥ १४१ ॥
 हरीचंदरायकर्मवसें सिरबहुंद्रुंबघरनीर ।
 करमवसेंनरसविनम्या जेजगवावनवीर ॥ १४२ ॥
 गउब्राह्मणस्त्रीबालक दूढप्रहारेंहत्याकीध ।
 चारपोरकाउसगरही षटमासेंकेवललीध ॥ १४३ ॥
 मेरुढलेनेंधुवचलें सायरलोपेलीह ।
 कीधाकर्मनबूटिये जोऊगेपकूदीह ॥ १४४ ॥
 कीधाकर्मतेबूटिये जोकीजेजिनधर्म ।
 मनवचनेंकायायेकरी एजिनशासनमर्म ॥ १४५ ॥
 कर्मप्रकाशीआपणां मनसुधअणंदपूर ।
 सहगुरुपासअखेवलीजिमजायपापसविदूर १४६
 बलवंतअनंताजेनरा केइसुरसुन्नटकुंजार ।
 कर्मसुन्नटजुंनएकले सवीमनाव्योहार ॥ १४७ ॥
 कर्मसुन्नटविषमविक्रट तेवसकिंनजाय ।
 जेनरएहनेंवसकरें ऊंप्रणमुंतिसपाय ॥ १४८ ॥
 इसुजाणीनेंकीजिये जिमआतमसुखथाय ।
 परजीवदुखनदीजिये इमवोल्याजिनराय १४९
 दानशीलतपज्ञावना धर्मनाच्यारेमूल ।
 परअवगुणबोलतसही एसउथाएधूल ॥ १५० ॥
 दानसुपात्रेदीजिये तासपुन्यनहिपार ।

सुखसंपतिलहियेघणी मणिमोतीजंकार ॥१५१॥
 धनोसारथपतिजुयो घृतवोहराव्योमुनिहाथ ।
 दानप्रभावेजिवक्रो प्रथमहवाआदिनाथ ॥१५२॥
 मुनिदानदीनधनसारथी आणदहर्षअपार ।
 नेमनाथजिनवरहवां यादवकुलसिणगार ॥१५३॥
 कुलथीकेरारोटला दीधुमुनिवरदान ।
 वासुपूज्यन्नवपाबले जिनपदलह्योनिधान १५४
 मुनिजलोएकमारगें वोहराव्योतसआहार ।
 साथमल्योनेस्वारथी तेवीरजगदाधार ॥ १५५ ॥
 सुलसारेवतीरगसुं दानदीधोमहावीर ।
 तीर्थंकरपदपामसे लहसेतेन्नवतीर ॥ १५६ ॥
 दानेजागेजपामिये सीलेहोयसोमाग ।
 तपकरिकर्मजटालिये भावनाशिवसुखमाघ १५७
 ज्ञावनाज्ञवनाशनी जेआपेन्नवपार ।
 ज्ञावनावह्नीसंसारमां जसगुणनोनहिपार १५८
 अरिहंतदेवसुसाधुगुरु केवलिभापितधर्म ।
 इंसुंसमकितअणाराधतां बूठीजेसविकर्म ॥ १५९ ॥
 नवपदजापजकीजिये चउढपूरवनोसार ।
 इसामत्रगुणियेसदा जेतारेनरनार ॥ १६० ॥
 सकलतीरथनोराजिन् कीजेतेहनिजात्र ।
 जसदरसनदुरगतिठले निरमलथायेगात्र ॥१६१॥
 अष्टापदअर्बुदगिरि ज्ञमेतशिखरगिरनार ।
 पचेतीरथवंदिये मनधरिहर्षअपार ॥ १६२ ॥
 ऋपन्नसांतिजगनेमिजिन पार्श्वअनेवर्द्धमान ।

एपांचेप्रणमता नितवाधेजीउवान ॥ १६३ ॥
 उत्तमनरनारीतणा नामकह्याइणमाय ।
 नामनिरंतरलीजिये जिमसहीआणंदथाय १६४
 श्यातनशिद्धाभावना गुणमणिरयणभंडार ।
 पापटलेसरवेहना जेहजणेनरनार ॥ १६५ ॥
 आत्मशिष्याज्ञावना जेसुणेंहर्षअपार ।
 नवनिधितसघरसंपजे पुत्रकलत्रपरिवार १६६
 एसुणतांसुखऊपजे अंगटलेसविरीस ।
 समतारसमांजीवडो ऊलितेनिसदीस ॥ १६७ ॥
 इणजवपरजवजवजवे जिनमागुंतमहेव ।
 मनवचनकायाएकरी द्योतुऊचरणनिसेव १६८ ॥
 एगुणजीहांजावसुं तिहांरानवेलाउलथाय ।
 श्यातमशिद्धानामथी सुरनरलागेपाय ॥ १६९ ॥
 वीरसासनदीपावतो श्रीआणंदविमलसुरंद ।
 प्रमादपंधदूरेंकर प्रणमुंतेअनंद ॥ १७० ॥
 ताससीसमुनिसिरधणी श्रीविजयदानसुरेस ।
 प्रगटमहिमतसजागतो पायनमेनरईश ॥ १७१ ॥
 उपसमरसनोकुंपलो तासपटोधरहीर ।
 सकलसूरिसीरोमणि सायरजिमगंजीर ॥ १७२ ॥
 हीरविजयगुरुहीरलो प्रतिबोध्योअकवररूप ।
 रायराणासेवाकरे जेहनोअकलसरूप ॥ १७३ ॥
 मिलेठरायजिणवसकस्यो जगवरतावीअमार ।
 विमलाचलमुगतोकीयो सासनशोजाकार १७४
 कुमारपालप्रतिबोधित श्रीश्रीहेमसुरिंद ।

तिमअकवरगुरुहीरजी मनधरिअतिआणंद १७५
 ध्यानवसेनिजपददीउ निजमनहर्षअपार ।
 विजयसेनसूरीनामथी नितर होइजयकार १७६
 कामकुंजचिंतामणी कल्पतरुअवतार ।
 तेसविजेथीसीधजी अधिकएजवीविचार ॥१७७॥
 श्रीविजयसेनगुरुरायवर श्रीविजयदेवसूरिंद ।
 विजयमानगुरुवंदिये जिमसूरजउरचंद ॥१७८॥
 तपगढवाचकमेवरुं श्रीविमलहर्षशिरताज ।
 नामेनवनिधसंपजे दरसणसीफेकाज ॥ १७९ ॥
 आतमशिद्धाज्ञावना ताससीसमनरंग ।
 प्रेमविजयप्रेमेकरी उलटाअणीअंग ॥ १८० ॥
 रत्नहर्षविबुधमुऊ बधुतासपसाय ।
 ताससानिधग्रथमेकखो मनधरिहर्षअपार १८१
 मूढमतिठेमाहरी कविमतकरजोहास ।
 कृपाकरीमुऊऊपरें सोधीकरजोखास ॥ १८२ ॥
 सवतसोलवासठ वैशाखपूनमजोय ।
 वारगुरुसहिदिनजलो एसंवत्सरहोय ॥ १८३ ॥
 नयरउजेणीमांवली आतमशिद्धानाम ।
 मनज्ञावधरीतेतिहांकरी सीधावठितकाम १८४
 एकअतएसीपांचए टोहाअतिअनिराम ।
 जणेगुणेजेसांजले तेलहेशिवठाम ॥ १८५ ॥
 इतिश्री आत्मशिद्धासंपूर्ण ॥
 ॥ अथज्ञानलावणीलिख्यते ॥
 चेतचतुरनरकहतहेसत गुरुकिसिविधसेललचानाहे

एदेशी, तुम तजो अज्ञानने ज्ञानग्रहो ज्ञवि ज्ञानें सविसु
 खपायाहें नरसुरसुखं अरु अय रामरपद नाणविनको
 ईनपायाहै तुम० ॥ १ ॥ धरमरथकाचारचक्रहै सो
 बीड़णमें समायाहे दयाधरमको मूलकयोहें दयामू
 लजिणें पायाहै तुम० ॥ २ ॥ धमाधर्मने देवकुदेवकुं
 नाणबिना नपिठान्याहे नाणबिनावनरो भसमनर
 ज्ञानीयें युं बतायाहे तुम० ॥ ३ ॥ असाठमास अरु
 रात्रिघोरघन जवन जितर कृपायाहे सो नरचर्मद्र
 ष्टेंक्या देखे त्युं नाणविन अंधदर्शायाहे तुम० ॥ ४ ॥
 तत्वद्रव्य अरु नयनि कृपा ध्येय ध्यान ध्याताक्याहे हे
 यज्ञेय उपादेय जगतमें साध्यसाधन पिठान्याहे तु०
 ॥ ५ ॥ अनंतगुणमयी एहि ज्ञातमा पणदोय मुख्यक
 हायाहे दर्शनने अरु ज्ञानवखाण्यो ज्ञानप्रधान बता
 याहे तुम० ॥ ६ ॥ लोकालोक अरु मोक्षनरकफुनि
 कर्मकर्मन जाणयाहे बंधोदय उदीर्णासत्तावली त्रैस
 ठरत्नवखाणयाहे तुम० ॥ ७ ॥ गोयमपमुहागणह
 रसूरिसरें युं ठोरठोर कहायाहे ज्ञानभणो सिद्धांतसु
 णो ज्ञवि नरभवनीको पायाहे तुम० ॥ ८ ॥ सेरमुंजा
 में अनंतनाथ प्रभु दिनदिन तेजसवायाहें ताकी कृपासें
 श्रीसंघको सब ज्ञानलावणी मनजायाहे तुम० ॥ ९ ॥
 लुगणीसे दुवीस असाठमासमें आत्मअर्थ बनायाहे मु
 गधप्राणिके बोधके अर्थ एजरत्नसार बपायाहे तुम० ॥
 १० ॥ श्रावककुलमर्यादा किरियां तेरत्नसारें लखाया
 हे श्रावकसुतते ग्रंथ भणयाबिन एरें जन्मगमायाहे तु

म० ॥ ११ ॥ विनयवणारसिपांडपसायें नुसवं
सीलघुसांख्याहे सरस्वतिवाहनरामेंलघुसुत जिन
दासेंगुणगाथाहै तुम० १२ इतिज्ञानलावणीसंपूर्ण ॥

॥ अथलावणी ॥

चलचेतनअवउठकरअपनेजिनमंदिरजइए किसी
कीनूकीनाकहिये किसीकीफूँठीनाकहिये चल० च
रनजिनराजतणांभेटो नवोन्नवसचियपापकरमस
वतनमनसेंभेटो सुकृतकीजेंमोरीजान सुकृ० सम
कितअमृतरसपीजें जिनवरजीकागुणनजिलीजें ला
नजिननगतिकालहिए चल० ॥ १ ॥ करोमतमुख
सेंवडाई तजतामसतनमनकेसमजकरघरआनाजा
ई रीतसेंबोलोमोरीजान री० आतमसमतामेतो
लो मतभरमपारकाखोलो मौनकरतनमनसेंरहिए
चल० ॥ २ ॥ जोवनदिनचारतणासंगी अंतसमेचे
तनउठचलेकायापडीनंगी प्रीतसवतूटी मो० प्री०
आऊखाकीखरचीखूटी चेतनसेकायारूटी सुखदुख
आपकस्यासहिए चल० ॥ ३ ॥ जगतसेंरहनाउदासी
फरसेमेमहाराजखुलीमोरीदुरगतिकीफांसी तज्या
सत्रधंधा मो० तज्या० जिनवरमुखपूनमचंदा जि
नदासतुमारावटा मेरेइकजिनदरसनचहिये चलचे
तनअवउठकरअपनेजिनमंदिरजइयें ॥ ॥

इतिलावणीसंपूर्ण ॥

॥ अथलावणी ॥

मनसुनरेतोरीसुफलघडीश्रावककीहाथसेंजाये सू

त्रोंकीमानिनहीसीखफिरक्युंपकृतावे मनसुनरे, तुंप
 रभवकोफरराखप्राणमतलूटे कुगतिसंकरेतुंहेतसुग
 तसुंरूठे तोरेजीवनियाकोछोलठिनकमेंबूटे इंद्रीसैं
 लगायोहेतकहोकिमतूटे मनसुनरेतोरेहियेवधीवि
 षवेलनहीकुमलावे सूत्रोकीमांनिनहीसीखक्युंपकृता
 वे मनसुनरे ॥ १ ॥ तोरीशिवसीखसत्रुंकीहियेनहि
 आणी तारोखरोखजानोखायगुरुकीवाणी मनसुन
 रे, तोरीकुमतिकलेसणनारलिजंतुहिंताणी दुरगतकी
 बिछाईसेजतणीपटराणी तुंसूतोकुमतिकीसेजपारन
 हिपावे सू० मनसुनरे ॥ ३ ॥ तोरेगफलतमेंदिनग
 मायगरवतेराख्यो कीधीजिनवाणीदूरव्यसनरस
 चाख्योमनसुनरेतेंग्यानगांठफोखोलरतनक्युंनारख्यौं
 वारवारनरजवफिरीनहिआवे सू० मनसुनरे ॥ ३ ॥
 पोसागपागकीखेरमानतुंखूबी तारेमनमोतिनकी
 मालसीसपरलूबी तेरेहरामहजरतहसीहजूरीऊनी
 शिरखफोमिथ्यातकोमूढवाततेरीडूबी तोरेहंसहि
 याकोहारफेरक्युंखावे सू० मनसुन ॥ ४ ॥ सुक
 रतसपनेंमेंमाइरतीनहीसूफे मोरेकोणगतीकोजीव
 दाऊक्युंबूफे मेरोघरखूटेदुरगतकीकामधेणुदूजे इस
 बोलधुनामेंबोतमुफेकुणपूजे जिनदासकपटकीखा
 नमाननहिमावे सू० ॥ ५ ॥ इतिसंपूर्ण ॥ ॥

॥ अथलावणी ॥

तूकुमतिकलेसणनारलगीक्युंकेफे चलसरकखकी
 रहदूरतुजेकुणबेफे तूसुमतीकोजरमायोमुफेक्युंछो

श्रीमेरीसदासासतीप्रीतठिनकमेंतोश्री, तुमविनसूनी
 सेजकहुंकरजोश्री उठचलोहमारसंगसुखेरहोपोढी
 युजुरभुरकुमतिअंशुअंखसुरेफे च० ॥ १ ॥ ते
 रीनरकनिगोदकीसेजसेतुमरूठो पकभ्योसेंठोजिन
 राजसगतेरोबूटो तेरीमूरखमानेवातहियाकोफूटो
 मेसेजेहूउदूरतारतेरोतूटो तूकरदूरसेवातआवमत
 नेफे च० ॥ २ ॥ मेरीअनतकालकीप्रीतपलकन
 हिपाली सुमतीसेलागोसंगमुजेक्युंटाली तूसुमतीको
 सिरदारसुणावेगाली तेरीहमदोनुहेनारगोरीउरका
 ली तूहमकुंठेलेदूरसुमतिकुंतेफे च० ॥ ३ ॥ अथकु
 मतीकोललचायोरतीनहिअगियो सुणसूत्रोंकीसीख
 सेंठोहोडलगियो चेतनदूरकुमतिकीसेजसुंजगियो
 जिनराजवचनकोज्ञानहियेमेंजगियो जिनदासकुम
 तिकीवातखोटीमतढेफे चल० ॥ ४ ॥ ॥

इतिसंपूर्ण ॥

॥ अथलावणी ॥

खवरनहिआजगमेपलकी सुकृतकरनाहोसोकरले
 काजानेकलकी एअंकाश्री, जवतनदोस्तीहेजगव
 स्तीकायामडलकी सासउसाससमरलेसाहिव आयु
 घटेपलकी खव० ॥ १ ॥ तारामडलरविचंद्रमासवाहि
 चलाचलकी दिवसचारकाचमत्कारज्युंत्रीजलीयाऊ
 लकी खव० ॥ २ ॥ कूडकपटकरमायाजोश्री कर
 यातांतलकी पापकीपोटलीवाधीगिरऊपरकोणक
 रहलकी खव० ॥ ३ ॥ यहजगहेसुपनेकीमायाजेसीहै

बूँदाजलकी वणसजावतांवारनलागेदुनियांजायख
 लकी खब० ॥ ४ ॥ माततातसुतबंधवनाई सबजग
 मतलबकी कायामायानारहवेलीएतेरीकबकी खब०
 ॥ ५ ॥ मनमातंगमोहकादारूमस्तीहेदिलकी सत
 गुरुशुंक्रुशधरोशीसपरचलमारगसतकी खब० ॥ ६ ॥
 जबलगहंसरहेदेहिमाहेंखुसियामंडलकी हंसादेहि
 छोछचलेतबमाटीजंगलकी खब० ॥ ७ ॥ दयाधरम
 समरणसाहिवकोकरवातांबलकी रागद्वेषतजवंढा
 राखोपदवीशुविचलकी खब० ॥ ८ ॥ ॥

इतिलावणीसंपूर्ण ॥

॥ शुधघनलिख्यते ॥

तुमजपोमंत्रनवकार उनुसेंउतरोगेभवपार होय
 तेरीकायाकोआधार सुफलकरलेअपनोंअवतारध्या
 नतुममनमेंधरोनरनार खाणदुखकोएहैसंसार करो
 प्रभुन्यालजिनदासें रखोतेरेचरणोंकेपासे, इतिप्रथ
 मघन ॥ १ ॥ ॥ ॥

सरकजाकुमतिनारकाली तेरीसोवतसेगईलाली
 सोवतसुमताकीमेंटाली आतमातपमेंनैधाली अनं
 तजववीतगयाखाली वेदनानिगोदकीजाली अमर
 पदजिनदासमांगे सदापगेंप्रभुजीकुंलगें ॥ २ ॥

सीसनितनमूनाभिनंदन चरणपरचढेकेसरचंदन
 करतसबइंद्रादिकबंदन कटतहेकर्मकाफंदन साध्यो
 तेंशिवपुरकोसाधन सर्वजीवनकुंसुखकंदन जिणंद
 गुणजिनदासगावे सीसचरणोंसेंनमावे ॥ ३ ॥

समजमनमेरामतवाला सूऊनेहिकोईश्रुटकलवा
 ला वस्यातेरेहैकुगुरुकाला चिंतवतजगवंतपरजाला
 दयाकुंदेदियाताला देखोजिनदासकाचाला ॥ इति
 चतुर्थधन ॥ ४ ॥ ॥ ॥

बोलताहैयामेराहसकर चढावुंचरचंदनधसकरपे
 ठामेंधमेंधसकर पापदलदूरगयाखिसकर चेतन
 युंखडाकमरकसकर हटावोकर्मोकालसकर श्रीजि
 नराजजाऊखासा सरणेंजिनदासलियावासा ॥ ५ ॥

कियागणधरप्रेमपती मुऊंवरदायहेसरसती करी
 निरमलनिग्रथमती पूठपरखडेजागजाजती मुऊं
 बलजद्रसोलहैसती मिठीमेरीदुरगतकीसवगती एसा
 गुणजिनदासगावें अचलपदमुक्तिसेंपावें ॥ ६ ॥

विकटघटदुरगतकाघोंटाजारी नीरजहांजरतीकु
 मतीनारी वरछीइननेनौंकीमारी भूव्याकोएकामी
 ससारी इनौंकीहोगईखुआरी जीत्याकोइसतधरम
 धारी प्रभुतुमपरमारथपाया सरणेंअवजिनदासआ
 या ॥ ७ ॥ इति ॥ ॥

चेतनरनिगोटकावासी कराईजगमेतेंहासी कुम
 तीकीपडीगलेंफासी सुमतिकुंरखीहैदासी कुमतिकी
 बचीसेजखासी मानरयोममताकुंमाची हियोखोल
 अरिहंतकोपरखी करोजिनदासआपसरखी ॥ ८ ॥

अफलनरतेरीजिदगानी सीखसूत्रुकीनहीमानी
 कीयानहीगुरुनिग्रंथधारी कामसेरहोकुमतिनारी ज
 गतमेंउतरगयापानी गतितेरीदुरगतमेंठानी सेवक

तोराजिनदासवाजे सुधारोगेतुमहीतकाजे ॥ ९ ॥

सुफलनरतेरीजिंदगानी सीखसूत्रुंकीतेमानी कि
यानिजगुरुनिग्रंथधारी कामसेरहीसुमतानारी जग
तमेंअधिकचढ्यापाणी गतितेरीसुरगतमेंठाणी सेव
कतोराजिनदासवाजे सुधारोमेतुमहोकाजे १० इति
घनसंपूर्ण ॥

॥ अथप्रज्ञातियांचारलिख्यते ॥

श्रीअरिहंतनमीजे चतुरनर, श्रीअरिहंतनमीजे
वारसगुणओभितजगमोहित सुरनरनमितकीजे
अतिसयचारप्रथमवलीआठे प्रातिहारजसुलहीजे
चतु० श्रीअ० ॥ १ ॥ च्यारसहसएकादशख्यायक
उगणीसद्रव्यग्रहीजे उत्तरअतिशयचौत्रीसपात्रीस
वाणीसमीपरहीजे च० श्रीअ० तीर्थंकरपदज्ञोगीसं
योगी गुणठार्णेप्रणमीजे ज्ञावसरूपरमणअजिलारखी
तेहनीआणवहीजे च० श्री० ॥ ३ ॥ इतिअरिहंत
स्तुति ॥ १ ॥ एजदेशी, परमेष्टीआराधेसुगुणजन
परमेष्टि० शिवअचलअरुजानतपदवी अक्षयअ
व्याबाध अपुनरजवसिष्ठगतिसुखपूरन ठाणसंपन
अबाधि सगुण० पर० ॥ १ ॥ दरसनज्ञानवीरसु
खसंपदा अनंतचतुरनिरुपाधि तसज्ञावादिनिखेष
ज्ञजनथी थाएस्वरूपसमाधि सुगु० पर० २ इति
॥ २ ॥ एजदेशी, आचारजपदसेवाचहतमन० आ०
आंकणी, सुरपतिसेवितत्रिपदअभ्यासें सीसधरेवा
सखेवा तीर्थंकरदेवतंदेविराजे गणधरदेशनादेवा

च० आ० ॥ १ ॥ अगदुवादसचउदसपूरव सुहूरत
 मांहेकरेवा उपगारीउवजायमुनीने अगउपांगधरे
 वा च० आ० ॥ २ ॥ निजगुणअधिकउपासकचा
 रे सिधअनिअकहेवा नावस्वरूपचद्रजिमउलस्ये
 सिधिरमणीसुखमेवा चहतमन आ० ॥ ३ ॥ इति
 आचार्य पद स्तुति ॥ श्रीउपाध्याय पद स्तुति ॥
 आतमगुणअभिलाख्योअनुजवि आ० आकणी ,
 दर्शनज्ञानचारित्रतपोगुण वीरयउपयोगे दाख्यो
 पुदगलखंधादिकथीअलगो श्रीजिनराजेनाख्यो अ
 नुजवि० आ० ॥ १ ॥ तेहनुलङ्गणमूलचेतना पुद
 गलजगुणआख्यो जिनमतसुधस्वरूपउद्गासे सि
 वपदरमणिरसचाख्यो अनुभवि इति उपाध्याय०

॥ अथश्री केसरियाजीनुतवन लिख्यते ॥

ज्ञानपठनजीये रेजगतसोहंकरी एदेजी, नविद्यण
 कारारेजाततमेंधूलेवे जिहांविराजेऋपनरे माननद्र
 खेत्रपालहजूररहे जलधीटीयेजवावर भवि० ॥ १ ॥
 देवीचकेस्वरीबलीपदावती पूरेसत्रकीहोआख्यारे
 दूरदेशथीरेजिनमतिअन्यमति आवेटरसणेप्यास्या
 र भवि० ॥ २ ॥ आतमनगरीथीसंगजकादिये संव
 रसतावनगाकारे सुनपरिणामीरेदृपनजजोफ़ीये सा
 र्थवागुरुसुखकंदारे नवि० ॥ ३ ॥ क्रोधदावानलमा
 नविपमगिरि हलवेतहउलगीरे रागद्वेपसीहनील
 नाठियाचोर अष्टकर्मजलजगीरे नवि० ॥ ४ ॥ वि
 पमभोमीयेविराजेकेसरियोजी मुखसोयेपूनमचदारे

चैत्यग्रनोपमतेजभानुसम सेवेसुरनरइंदोरे ऋवि०
 ॥ ५ ॥ ऋर्वेध्यावेरेधूलेवानाथनें रोगसोगसविटा
 लेरे निरधनियांदीनदुखीकुंसुखीकरे परमपदपमाफे
 रे ऋवि० ॥ ६ ॥ सातचारत्रेवीसदूरवरजीनें पेठाश्री
 जिनद्वारेरे उगणीसेंदुकीसकार्तिकपूनमदिने धनध
 नभानुवारें ऋवि० ॥ ७ ॥ उंसवंसीवेलजीताससुतज्ये
 ष्ट त्रीकमजीगुणवंतरे मातभ्रातसंघसहितजात्राक
 री सकलचंद्रदंतरे ऋवि० ॥ ८ ॥ अंचलगठपति
 रत्नसागरसूरी तसुश्याज्ञाएंवरतंतरे कहेजिनदासरे
 ऋविजनसांजलो धूलेवेतीरथमहंतरे ऋवी० ॥ ९ ॥

॥ इतिश्रीकेसरियाजीनुंस्तवनसंपूर्ण ॥

॥ अथकेसरियाजीनुंतवनलिख्यते ॥

धारतरवारनीसोहिलीदोहिलीएदेशी, कोडकल्या
 णकरेकेसरियोनाथजी चूरेचिंतावलीविघ्नवारे चोर
 रिपुविषधररोगदूरेंकरे बूढताप्रवहणजेहतारे को०
 ॥ १ ॥ वरतरह्योआरोचोथोजिनमंदिरे स्वपरमि
 त्ररिपुकोईनधारे जिनमतिअन्यमतिनीलप्रनुखस
 वि करेऋगतिहोमनकेमलारे को० ॥ २ ॥ अरजसु
 णगुनहीनदासकीप्रभुतुमे व्रतऋांज्याहुंनिंदनीकफे
 री देवतणीगुरुतणीकीधीआशातना तातेमैलीहो
 इआत्ममेरी को० ॥ ३ ॥ रतिपतिशत्रुवलीमुफके
 डेंलगो दुष्टसुभटेंजवलीजोरकीउ सरणगतराखवा
 समरथतूंधणी जेमविजोरोमयणाकींदीनु को० ॥ ४ ॥
 साहेरीआतमाअवगुणसेंभरी तेहजोतांथकानावेमे

हेर पणगिरुष्णाहोगंभीरकोप्रभुतुमें जेहवीक्षीरसा
 यरलहेर को० ॥ ५ ॥ अंबतणीडारनेहणेपापाणजे
 तेहनेफलदीयेअंबसार जेनरकोपेंकापेचदनतेहनेअ
 नोपमदीयेवासउदार को० ॥ ६ ॥ एमजाणीप्रभु
 आनवेपरजवे देहवुंदरसणदासजाणीमोक्षकोराज
 पसायकरीयेप्रभु दीनजिनदासपरदयाप्राणी को०
 ॥ ७ ॥ इतिसंपूर्ण ॥ ॥ ॥

॥ अथ वसत लिख्यते ॥

हारेहरख्योमनमेरेमुरारी एदेशी, हारेसुकृतकरख
 रचीलेसारी पांमेज्युंनवपारी सुकृतकरखरचीलेसा
 री टेक ॥ दशदृष्टांतेदोहिलोमनुजजव गुरुकीजोग
 वाईसारी उत्तमकुलवली निरमलपुदगल पूरवकृत
 पुनेकरी पाभ्योतूत्रृष्टीसारी सुकृ० ॥ १ ॥ धनकं
 चनतणुमाननकीजे एहअथिरविचारी जैसेवादलवृ
 क्षकीठाया मिलतबहुतनरनारी तीरथपरयुविचा
 री सुकृ० ॥ २ ॥ क्रोधमानमायानेलोच एजीवकुं
 दुखकारी जेकोइएहनेमित्रकरीथापे ताकुंकरेकर्मजा
 री पोचाडेनरकमकारी सु० ॥ ३ ॥ केवलिजापित
 जैनधरमसुध ॥ ४ ॥ एहवीहतसुखकारी जेदोयचा
 रसोलनवतंजे पांचतीनमनधारी पांचदशवारसुख
 कारी सु० ॥ ५ ॥ कहतहेहसलघुसुताडम सुनतूंशा
 तमप्यारी कालअमितगयोच्यारगतीमे अथपचम
 गतिधारी लियोचारीत्रसुखकारी सुकृ० ॥ ६ ॥

॥ इतिवसंत ॥

कोरी महावीर० ॥ २ ॥ कमलकमलविचंद्रभुवन
हे आठजद्रासनजोरी वीचसिंहासनइंद्रविराजे वी
रनमतकरजोरी महावीर० ॥ ३ ॥ दशारणजद्रदे
खतहरिरचना निजअजिमानगयोरी ऋष्टिछोडके
चारित्रलीनो प्रभुकेअरनरह्योरी महावीर० ॥ ४ ॥
प्रभुकेवचनसुनिआनंदहोवत वंदनमुनिपेकस्योरी
विनयधरतवज्जभगतिकरतहे हरिनिजस्वर्गगयोरी
महावीर० ॥ ५ ॥ इतिपदसंपूर्ण ॥

॥ अथ दोहा ॥

चरमचक्षुअतिरुअडी जगचक्षूमनोहार ।
ज्ञानचक्षुविनजीवकों सूजेनहृदयविचार ॥ १ ॥

॥ अथ लुहाबोल लिख्यते ॥

१ जीवनावेभेद
१ संसारीजीव
२ मोक्षनाजीव
२ संसारीजीवना २ भेद
१ थावरजीव
२ त्रसजीव
३ थावरजीवना ५ भेद
१ पृथ्वीकायथावर
२ अप्पकायथावर
३ तेउकायथावर
४ वाउकायथावर
५ वनस्पतिकायथा०

४ त्रसजीवना ५ भेद
१ वेंद्रीजीव त्रस
२ तेंद्रीजीव त्रस
३ चोरेंद्रीजीव त्रस
४ असंज्ञीपंचेंद्री त्रस
५ संज्ञीपंचेंद्री त्रस
५ हवेएकप्रकारनोजीव
देखाडेले
१ जेहमांचेतनालक्ष
णहोयतेनेजीवकही
येकीछीकुंजरसरवें
मांजीवसरखोले

६ हवेवेप्रकारेजीवकहेळे

१ त्रसजीव

२ थावरजीव

७ हवेत्रणप्रकारेजीवक०

१ स्त्रीवेदीजीव

२ पुरुषवेदीजीव

३ नपुसकवेदीजीव

८ हवे ४ प्रकारेजीवक०

१ देवतागतिजीव

२ मनुष्यगतिजीव

३ तीर्थचगतिजीव

४ नारकीगतिजीव

९ हवे ५ प्रकारेजीवक०

१ एकेंद्रीजीव

२ वेद्रीजीव

३ तेंद्रीजीव

४ चोरेद्रीजीव

५ पंचेंद्रीजीव

१० हवेठप्रकारजीवक०

१ पृथ्वीकायजीव

२ अण्पकायजीव

३ तेउकायजीव

४ वाउकायजीव

५ वनस्पतिकायजीव

६ त्रसकायजीवएरीते

जीवजाणवा

११ हवेससारीजीव वे

भेदे जाणवा

१ त्रय्यजीव

२ अत्रय्यजीव

१२ हवेगुप्तिना ३ भेद

१ मनोगुप्ति

२ वचनगुप्ति

३ कायगुप्ति

१३ चारंकपायनाम

१ क्रोध

२ मान

३ माया

४ लोभ

१४ चारदर्शनावरणीनाम

१ चक्षुदर्शनावरणी

२ अचक्षुदर्शनावरणी

३ अवधिदर्शनावरणी

४ केवलदर्शनावरणी

१५ पांचनिद्रानानाम

१ निद्रा

२ निद्रानिद्रा

३ प्रचला

॥ अथवसंतलिख्यते ॥

वातएविसरगई कहीजोज्ञानीपुरसें वा० एटेक
 धनकारणकरीजीवहिंसावज्ज परिग्रहममताभई तो
 लमापसबकूडकमाया परधनआसथई कही० ॥ १ ॥
 क्रोधमानदोनुंमुनिमबडेहे उनकीहोतसही केवल
 पापकर्मबंधाये आरतरोद्वमई कही० ॥ २ ॥ कू
 डकपटविनपइसोनमिले एसीसमजजई सत्यकमा
 वेफूठनबोले सोनरगिनतीनही कई० ॥ ३ ॥ घू
 रतठगकीकलाबहुसीखी विसरतकबहुंनही बहुहुसि
 यारीकहावेउनकीबाजीविगरगही कही० ॥ ४ ॥
 नहिसमजावनरमगुणनाही सरलसुजावनही नहीसं
 तोषसत्यब्रह्मचारी तपजपध्याननही कही० ॥ ५ ॥
 असुभकरमउदयेथीचेतन जऊताबुधिलही दुरगति
 जावेबज्जदुखपावे ज्ञानीयेएसीकही कही० ॥ ६ ॥
 ज्ञानकीबातामुखमेंजरीहे पणहृदयेमेंनही विनयक
 हेकहोकेसेंपावे अबकीपारसही कही० ॥ ७ ॥

इतिवसंतसंपूर्ण ॥

॥ अथवसंत ॥

एजदेशी, वातकीसमऊपरी कहीजोज्ञानीपुरुषे
 वातकी० टेक ॥ क्रोधादिकखटवेरीहमास उनकी
 कलनपरी धर्मखजानोंखालीकीयोसब करजदारक
 री कही० ॥ १ ॥ जीवहिंसानेंफूठोबोलण चोरीकु
 सीलकरी परिग्रहकीत्रसनाएपांचे आयाहोंसधरी
 कही० ॥ २ ॥ हमजान्यौंदुरगतिभेजेगा पांचेंदूरक

री तुमकुंआदरमानमिलेसो ऊअवनाहीघरी कही०
 ३ ॥ समतागुननरमासपणुंहे सरलस्वजाववरी स
 त्यशीलसंतोपएआदे डनसेकाजसरी कही० ॥ ४ ॥
 नरतआदेवहुघरमेंवैठे केवलज्ञानवरी विनयकहेध
 नउत्तमप्राणी नमियेभावधरी कही० ॥ ५ ॥

॥ इतिवसतसंपूर्ण ॥

॥ अथरागवसत ॥

मोकुंएसोनेदवतायो ज्ञानतोअवमेंपायो मोकुं०
 टेक ॥ एतादिनदिलमेंहुंजानत वेदकोअरथनपायो
 पणप्रभुमुखसेअरथसुन्योजव सोइअरथठेरायो ज्ञा
 नतोअवमेंपायो मोकुं० ॥ १ ॥ उहीअरथउहीअ
 करमे पणमेंकवहुंनपायो केवलज्ञानविनासवएसो
 फूठकुंसाचठेरायो ज्ञान० मोकुं० ॥ २ ॥ इद्रभूती
 आदेसवहीको संसयतिमिरहरायो हाथजोरुप्रभु
 जीकेआगे विनयसुसीसनमायो ज्ञा० मोकुं० ॥ ३ ॥

॥ इतिसंपूर्ण ॥

॥ रागवसंतकाफी ॥

शिवजांकरखेलेहोरी महादेवएसीज्वालाकुजनमें
 शिवसकर० एदेजी , हरिआवतवेकरजोफ्री महा
 वीरएसोजिनवरवंदनकुं हरिआवतवेकरजोरी ए
 टेक, चोमठमहसहस्तीवनाए पंचसेवारमुखारी मु
 ख २ अष्टदंतुसलसोहे वावरीआठलहोरी महावी
 र० ॥ १ ॥ वाव २ विचअष्टकमलहे पाखहीलाख
 लहारी पांखहीपांखहीनाठकरचना वंनरीयोणऊ

- ४ प्रचलाप्रचला
 ५ थीण्ठी
 १६ पांचसमितिनानाम
 १ ईर्यासमिति
 २ नाषासमिति
 ३ एषणासमिति
 ४ आदानभंडमत्तनि
 खेवणासमिति
 ५ उच्चारपासवणखेल
 जलसंधाणपारिष्ठा
 वणियासमिति
 १७ पांचमहाव्रतसाधुने
 पालवातेनानाम
 १ प्राणातिपातविर
 मण
 २ मृषावादविरमण
 ३ अदत्तादानविर०
 ४ मैथुनविरमण
 ५ परिग्रहविरमण
 १८ कृद्रव्यनुंसरूपविचार
 वुंतेठद्रव्यनानाम
 १ धर्मास्तिकायद्रव्य
 २ अधर्मास्तिकाय
 ३ आकाशास्तिकाय

- ४ पुद्गलास्तिकाय
 ५ कालद्रव्य
 ६ जीवास्तिकायद्रव्य
 १९ ठलेस्यानानामकहेठे
 १ कृष्णलेस्या
 २ नीललेस्या
 ३ कापोतलेस्या
 ४ तेजोलेस्या
 ५ पद्मलेस्या
 ६ शुक्ललेस्या
 २० हवेठसमकितनानाम
 कहीये ठै
 १ उपसमसमकित
 २ खयोपसमसम०
 ३ खायकसमकित
 ४ मिश्रसमकित
 ५ सास्वादनसमकित
 ६ मिथ्यात्वसमकित
 २१ हवेठपर्याप्तीनाम
 १ आहारपर्याप्ति
 २ शरीरपर्याप्ति
 ३ इंद्रियपर्याप्ति
 ४ सासोस्वासपर्याप्ति
 ५ नाषापर्याप्ति

६ मनपर्याप्ति

२२ हवेसातकुवसनतजवा
तेनानामकहेठे

१ जूवारकरवीनही

२ मांसखावोनही

३ मदिरापीवोनही

४ वेत्र्यासंगनकरवो

५ जीत्रहिसानकरवी

६ चोरीकरवीनही

७ परस्त्रीनिज्ञोगवुनही

२३ हवेसातजणानोज्ञयरा

खवोतेनानाम

१ हाथीनोज्ञय

२ सीहनोज्ञय

३ सर्पनोज्ञय

४ अग्नीनोज्ञय

५ जलनोभय

६ राजानोज्ञय

७ चोरनोज्ञय

२४ हवेसातचारित्रपाल

वातेनानामकहेठे

१ सामायकचारित्र

२ ठेदोपस्थापनाचा

३ परिहारविशुद्धिचा

४ सूद्धमसंपरायचा०

५ यथाख्यातचारित्र

६ देशविरतिचारित्र

७ अणविरतिचारित्र

२५ हवेसंसारमांसातमोटा

सुखतेनानाम

१ कायामारोगनहोय

२ परनोदेणदारनही

३ परदेशनजायजा

त्राविनाअजाकीका

अर्थ

४ घरमांस्त्रीसुपात्र०

५ घरमापुत्रादिकनुं

सुखहोय

६ सगाकुटवचारेपद्धे

सहितहोय

७ पांचमांप्रतिष्ठावान

२६ आठकर्मद्वयकरवाते

नानाम कहेठे

१ ज्ञानावरणीकर्म

२ दर्शनावरणीकर्म

३ वेदनीकर्म

४ मोहनीकर्म

५ आयुकर्म

- ६ नामकर्म
७ गोत्रकर्म
८ श्रुतरायकर्म
२७ आठज्ञाननाम तेमध्ये
पांचज्ञानआदरवा
१ मतिज्ञान
२ श्रुतज्ञान
३ अवधिज्ञान
४ मनपर्यवज्ञान
५ केवलज्ञान
हवे ३ अज्ञानमूकवा
१ मतिअज्ञान
२ श्रुतिअज्ञान
३ विज्ञंगज्ञान
२८ हवेआठप्रकारनोमद
नकरवोतेनानाम
१ जातिमदनकरवो
२ लाभनोतथाधननो
मदनकरवो
३ कुलनोमदनकरवुं
४ राजमदनकरवुं
५ बलतथायौवनमद
६ रूपनोमदनकरवो
७ तपस्यानोमदन०

- ८ विद्यानोमदनक०
२९ हवेजगतनेविषेनवत
त्वढेतेनानामकहेढे
१ जीवतत्व
२ श्रुजीवतत्व
३ पुन्यतत्व
४ पापतत्व
५ आश्रवतत्व
६ संवरतत्व
७ निर्जरातत्व
८ बंधतत्व
९ मोक्षतत्व
३० हवेनवपदनोजापजप
वोगुणसहिततेनानाम
कहेढे
१ नुँझीनमोअरिहं
ताणं
२ नुँझीनमोसिछाणं
३ नुँझीनमोआयरि
याणं
४ नुँझीनमोउवज्जा
याणं
५ नुँझीनमोलोएसव
साहूणं

- ६ नुँझीनमोनाणस्स
७ नुँझीनमोदंसणस्स
८ नुँझीनमोचारित्त
स्स
९ नुँझीनमोतवस्स
३१ हवेजीवनादसप्राणना
नामकहेक्के
१ स्पर्शनइंद्री
२ रसइंद्री
३ घ्राणइंद्री
४ चक्षुइंद्री
५ श्रोत्रइंद्री
६ मनबल
७ वचनबल
८ कायबल
९ सासोस्वास
१० आऊखो
३२ हवेदज्ञप्रकारेजतीध
र्मपालवातेनानाम
१ कृमाधर्म
२ मार्दवधर्म
३ आर्जवधर्म
४ मुक्तिधर्म
५ तपधर्म

- ६ संजमधर्म
७ सत्यधर्म
८ सौचधर्म
९ अकिचनधर्म
१० ब्रह्मचर्यधर्म
३३ हवेप्रभुनादेरासरमां
आशातनाचोरासीटा
लवानोकहीठितेमांधी
मोटीदसआसातना
नानामलखियेठे
१ पांसोपारीखायो
नही
२ पाणीपीवोनही
३ नोजनकरवोनही
४ स्त्रीभोगकरवोनही
५ देरासरमांसूवुंनही
६ लघुनीतकरवीनही
७ वहीनीतनकरवी
८ जूयारमवोनही
९ पगरखीपेरीजावु
नही
१० थूंकवोनही
३४ दज्ञपचखाणनानाम
१ नोकारसी

- २ पोरसीसाठपोरसी
- ३ पुरिमहृअवहृ
- ४ एकासणो
- ५ एकलठाणो
- ६ आंविल
- ७ गंठसी० मूठसी०
- ८ विगय० नीवी
- ९ अभत्तठ
- १० चरिम
- ३५ हवेआवकनेंवारव्रत
पालवातेनानाम ॥
- १ थूलप्राणातिपात
विरमणव्रत
- २ थूलमृषावादविर
मणव्रत
- ३ थूलअदत्तादानवि
रमणव्रत
- ४ थूलमैथुनविरम०
- ५ थूलपरिग्रहविर०
- ६ दिज्ञापरिमाण
- ७ भोगोपभोगविर०
- ८ अनर्थदंठवीर०
- ९ सामायिकव्रत
- १० देज्ञावगासिकव्रत

- ११ पौषधव्रत
- १२ अतिथिसंविज्ञाग
- ३६ नितप्रतेआवकनेवार
भावनाज्ञाववीतेना
नामकहेले ॥
- १ अन्यत्वज्ञावना
- २ असरणभावना
- ३ संसारज्ञावना
- ४ एकत्वज्ञावना
- ५ अनित्यज्ञावना
- ६ अशुचिभावना
- ७ आप्रवज्ञावना
- ८ संवरज्ञावना
- ९ निर्जराज्ञावना
- १० लोकस्वरूपज्ञा०
- ११ बोधिदुर्लभज्ञा०
- १२ धर्मभावना
- ३७ हवेतेरकाठियानेंतजी
नेंधर्मनुंकामकरवुंते
काठियानाम ॥
- १ आलसकाठियो
- २ मोहकाठियो
- ३ अवज्ञाकाठियो
- ४ मानकाठियो

५ क्रोधकाठियो
 ६ प्रमादकाठि०
 ७ कृपणताकाठियो
 ८ भयकाठियो
 ९ देहरेआवतारोके
 काठियातेनेपणत
 जवो

१० अज्ञानकाठियो
 ११ विद्वेष
 १२ धर्मकथातजीकौत
 कजोवाजायतेका
 ठियोतजवो

१३ विषयकाठि०

२८ हवेनितगुणठाणेचरु
 ताप्रणामराखवातेगुण
 ठाणाचउदकहीयेतेना
 नामकहेत्ते

१ मिथ्यात्वगुणठाणो
 २ सास्वादनगुण०
 ३ मिश्रगुणठाणो
 ४ समकित्तगुण०
 ५ देशविरतिगुण०
 ६ प्रमादगुणठाणो
 ७ अप्रमादगुण०

८ अपूर्वकणगुण०
 ९ अनिवृतिवादर
 १० सूक्ष्मसपरायगु०
 ११ उपज्ञांतमोहगु०
 १२ क्षिणमोहगुण०
 १३ सयोगिकेवलीगु
 णठाणो

१४ अयोगिकेवलीगु
 णठाणो

३९ हवेजीवना १४ भेद
 जाणवातेनानामक०

१ एकेंद्रीसूक्ष्मपर्या
 षोजीव

२ एकेंद्रीसूक्ष्मअपर्या
 षोजीव

३ एकेंद्रीवादरप०

४ एकेंद्रीवादरअप०

५ वेद्रीपर्याषो०

६ वेद्रीअपर्याषो

७ तेडद्रीपर्याषो

८ तेडद्रीअपर्याषो

९ चौरेंद्रीपर्याषो

१० चौरेंद्रीअपर्याषो

११ अनज्ञीपचेद्रीप०

- १२ असंज्ञीपंचेद्रीअ०
 १३ संज्ञीपंचेद्रीप०
 १४ संज्ञीपंचेद्रीअप०
 ४० हवेश्रावकनेचौदनि
 मनीधारणादिनप्रतेक
 रवीतेनानामकहेते
 १ सचिह्नवस्तुनीधार
 २ द्रव्यनीधारणाक०
 ३ विगयनीधारणा
 ४ षगरखीनीधार०
 ५ तंबीलनीधारणा
 ६ वस्त्रनीधारणा
 ७ कुसमनीधारणा
 ८ वाहननीधारणा
 ९ शय्यायनीधारणा
 १० विलेपननीधार०
 ११ ब्रह्मचर्यनीधार०
 १२ दिसिनीधारणा
 १३ नहावणनीधा०
 १४ ज्ञातपाणीनीधा०
 ४१ हवेशिष्ठना १५ भेद
 नानामकहेते
 १ जिणसिष्ठ
 २ अजिणसिष्ठ
 ३ तीर्थसिष्ठ
 ४ अतीर्थसिष्ठ
 ५ गृहस्थलिंगसिष्ठ
 ६ अन्यलिंगसिष्ठ
 ७ स्वलिंगसिष्ठ
 ८ स्त्रीलिंगसिष्ठ
 ९ पुरुषलिंगसिष्ठ
 १० नपुंसकलिंगसिष्ठ
 ११ प्रत्येकबुद्धसिष्ठ
 १२ स्वयंबुद्धसिद्ध
 १३ बुद्धबोधिसिष्ठ
 १४ एकसिष्ठ
 १५ अनेकसिष्ठ
 ४२ हवेश्रावकनेवाचीसअ
 जह्मखावानहीतेनाना
 मलखियेते
 १ वडनीपीपुं
 २ पीपलानीपीपुं
 ३ पीपलीनीपीपुं
 ४ कठुंबरानीपीपुं
 ५ उंबरानीपीपुं
 ६ मांस
 ७ मदिरा
 ८ मधमांखीनुं

- | | |
|---------------------|-------------------|
| १ मांखण | ४ नीलीहलद |
| १० हिमालानाकांकरा | ५ नीलोकचूरो |
| ११ रोञ्छेडा | ६ सतावरी |
| १२ विपसोमलप्रमुख | ७ विरयालीकंद |
| १३ सर्वजातिनीमाठी | ८ कुंआर |
| १४ रात्रिचोजन | ९ थुञ्जरीकद |
| १५ बहुवीज | १० लसण |
| १६ अनतकाय | ११ वांसनाकारेला |
| १७ बोलानुअथाणुं | १२ गाजर |
| १८ गोडब्रह्माकठोरने | १३ लुणी |
| साथेढास | १४ लाहोढाकद |
| १९ रीगणा | १५ गिरिकरणी |
| २० अजांखुंफलफूल | १६ सर्ववनस्पतीनाअ |
| पान | कुरा |
| २१ तुच्छफल | १७ खरसुआ |
| २२ चलितरसएटलेव | १८ थेगनीजाजी |
| गफेलीवस्तुखावी | १९ नीलीमोथ |
| नही | २० लुणीवृद्धनीढाल |
| २३ हवेअनतकायना | २१ खोलोका |
| ३२ भेटढेतेपणवर्जवा | २२ अमृतवेल |
| तेनानामकहंढे | २३ मूरानीपाड |
| १ सर्वजातिनुकदमूल | २४ चोमीफोडा |
| २ सूरणकंद | २५ विरुहाई |
| ३ वज्रकद | २६ टाका |

२७ वधुलानीभाजी

२८ सुञ्चरवेल

२९ पलंकी

३० कीलीआंवली

३१ आलू

३२ पीछोला

इति३३अनंतकाय

४४ हवेत्रत्रीसदोषटालीने
सामायककरवुंतेनाना
मकहंते

दशवचननादोषटाल
वातेनानाम

१ कुवचननबोलवा

२ सहसात्कारेवचन
नबोलवा

३ उलंठनबोलवा

४ आपठंदीवचनन
बोलवो

५ वचननासंक्षेपनक
रवो

६ कलहवचननबोलवुं

७ विकथानकरवी

८ हास्यनकरवों

९ उतावलीनबोलवूं

१० जावञ्चावनकहवूं

दशमननादोषटालवा

तेनानाम

१ अविवेकछांठे

२ जसकीर्तिनवांठे

३ लाजनवांठे

४ गर्वछांठे

५ जयछांठे

६ निआणुंनकरे

७ सदेहनधरे

८ अविनयनकरे

९ रोसनकरे

१० अक्तिनचूके

कायनादोष टालवा

तेनानाम

१ पालखीएनबैसे

२ अथिरासणेनबैसे

३ आघोषाढोपणन
जोवूं

४ घरनाकामनकरे

५ उठीगणनलीए

६ अंगोपांगमोरछेन

७ आलसनकरे

८ करडकानकरे

१ मेलनउतारे
 १० खरजनखणे
 ११ वीसामणनकरे
 १२ निद्रानकरे
 एसामायकनावत्रीस
 दीपकह्या

२ कामदेवश्रावक
 ३ चुलणीपिताश्रा०
 ४ चुल्लशतकश्रावक
 ५ सुन्देवश्रावक
 ६ कुंडकोलीश्रावक
 ७ सकलादपुत्रश्रावक
 ८ महावातकश्रावक
 ९ नदनीनामेश्रावक
 १० तलातीपिताश्रा०
 इति लूटकत्रयोलसंपूर्ण ॥

१५ हवेवीरप्रभुनाश्रावक
 माहेथीमोटादगश्राव
 कनानामलिखैते
 १ श्याणंदश्रावक

॥ श्यजगतनेविपेकालवर्तकृतेनुपरिमाणलसंते ॥

- | | |
|-----------|------------------|
| १ समय | ८ पूरव |
| २ आदली | ९ पत्योपम |
| ३ मुहूर्त | १० नागरोपम |
| ४ दिवस | ११ अवनर्षिणी |
| ५ पक्ष | १२ उत्तरर्षिणी |
| ६ मान | १३ कालचक्र |
| ७ वर्ष | १४ पुत्रलपरावर्त |

॥ इति चतुर्दशनाम ॥

॥ इये ए चउद प्रमारनाकालनेमश्रीकैरुगालनं
 प्रमाणल रिणते ॥

- १ नमप्रकाल नेनेगुदमकालमहिबे ॥
 २ श्यायली श्यमंग्यानाममगने श्यायली हरिवे
 ३ एकरोइमकालदश्रावकनमप्र हजारदेनोमसोद

श्रावलीथायतेनेंमुहूर्त्तकालकहिये ॥

४ त्रीसमुहूर्त्तथाएतारेंएकदिवसथाय ॥

५ पत्तरदिवसनोएकपक्षथाय ॥

६ बेपक्षनोएकमासथाय ॥

७ वारमासनूँएकवर्षथाय ॥

८ सत्तरलाखक्रोडवर्षअनेंएकप्यन्तहजारक्रोडवर्ष
जाय तारे एकपूरव थाय ॥

९ असंख्यातापूरवव्यतीतथाय तारे एकपल्योपमकाल
लथाय हवेअसंख्याताएटले सुं तेनोखुलासोलखेठे
एकचारगाउनीचोरस अनेंउंडोपणगाउचारनोकुन
तेमध्येजुगलिआमनुष्यनादेहनावालथी तेकुञ्जरो
वो तेनावालकेवासूद्वन्द्वे तेनूँप्रमाण एमनुष्यनामो
वाल ४०९६ भेलाकरीएतारें कर्मजूमिनामनुष्यनो
एकवालथाए एहवातेजुगलिआनोवालएक एकतसु
नोलांबोलेवोतेनासातवखतआठआठकटकाकरीये
तो २०९७१५२एटलाकटकाथायतेकटकाकरीनें ए
कुनंजरवो तेएकएककटकोसोसोवरसनेंआंतरेकाठि
ए तेसरवेकटकाकाढीनेकुओखालीकरे तोपणसंख्या
तोकालजाणवो तारेंतेएकेककटकानाअसंख्याताखं
डकरवा तेखंडेकरीनेंकुनंजरवो तेकुआउपरेंचक्रव
त्तीनीसेनाजाय तोपणचंपायेंनही एवोकठिनकुन
तेवालनेंखंडेथीजरवो तेएकेकखंडएकसोसोवरसनें
अंतरेकाढवो तेजारेंकुआखालीथाए तारेंअसंख्या
ताकालनुंप्रमाणथार्येसही तेमांसंख्यातापूरवपक्षे

तारे एकपल्योपमथाय तपल्योपमकुघ्रानेदृष्टांतजा
णवो ॥ ॥ ॥

१० दशकोडानकोडपल्योपमव्यतीतथाय तारे ए
कसागरोपमथाय ॥ ॥ ॥

११ दशकोडानकोडसागरोपमव्यतीतथाय तारे
एकअवसर्पिणीकालथाय ॥ ॥

१२ दशकोडानकोडसागरोपमव्यतीतथाय ता
रे एकउत्सर्पिणीकालथाय ॥ ॥

१३ एकउत्सर्पिणीअने एकअवसर्पिणी एवेव्य
तीतथाय तारे एककालचक्रथाय ॥ ॥

१४ अनंता कालचक्र व्यतीत थाय तारे एक
पुद्गलपरावर्त्त थाय हवे अनताकाल तेषु तेहेते
जे असख्याताकालना नवदृष्टांत सिद्धांतमां कक्षांत
तेथी उपरात काल थाय तेने अनता काल कहिये
एहवा अनंता पुद्गलपरावर्त्तकाल आ जीवने सं
सारममुद्दनेत्रिपे भमते थया अने हजीपण भमने
जिनचन अगपामतेथके इतिकालप्रमाणसमाप्त ॥

॥ हवे संसारीजीव चार गतिमां नमेले
ते जीवनागति संक्षेपे विवरीने कहियेते ॥

॥ प्रथमगतिनांनामलिख्यते ॥

- १ तित्तचगतिनाजीव ३ मनुष्यगतिनाजीव
२ नारकीगतिनाजीव ४ देवतानीगतिनाजीव
॥ हवे निर्यचगतिना जीवना भेद कहते ॥
१ पृथ्वीकायनाजीव ६ वेंद्रीनाजीव

- २ अप्पकायनाजीव ७ तेंद्रीनाजीव
३ तेउकायनाजीव ८ चोरेंद्रीनाजीव
४ वाउकायनाजीव ९ संमूर्तिमतिर्यंचपंचेंद्री
५ वनस्पतिकायनाजीव १० गर्भजतिर्यंचपंचेंद्री

॥ १ हवे प्रथमपृथ्वीकायजीवना भेद ॥

१ पृथ्वीकायना जीव माटी पाषाण आदिदेई
नें पृथ्वीना भेद जाणवा ॥ ॥ ॥

देहमान अंगुलनूं असंख्यातमो जाग ॥

आयुमान २२ हजार वरसनूं उत्कृष्टो ॥

॥ २ हवे अप्पकायना जीवना भेद ॥

२ अप्पकायना जीव पाणीप्रमुख सरवे जाणवा

देहमान अंगुलनूं असंख्यातमो जाग ॥

आयुमान ७ हजार वर्षनूं उत्कृष्टो ॥

॥ ३ हवे तेउकायना भेद ॥

३ तेउकायनाजीव ते अग्निप्रमुख सरवे जाणवा

देहमान अंगुलनूं असंख्यातमं जाग ॥

आयुमान ३ अहोरात्रनूं उत्कृष्टो जाणवो ॥

॥ ४ हवे वाउकायना जीव ना भेद ॥

४ वाउकायनाजीव ते वायराप्रमुख सरवे वाउ

कायनाजीव जाणवा ॥ ॥ ॥

देहमान अंगुलनूं असंख्यातमो जाग ॥

आयुमान ३ हजार वरसनूं आजखो उत्कृष्टो ॥

॥ ५ हवे वनस्पतिकायना वे भेद ॥

१ साधारणवनस्पति अनें २ प्रत्येकवनस्पति ॥

ए रीते वनस्पतीना २ भेद क्ख्या ॥

॥ हवे साधारणवनस्पतीना भेद ॥

१ ते एक शरीरनेत्रिपे घनंताजीव होयें तेनें सा
धारणवनस्पति कहिये ते कदमूलप्रमुख घने घन
तकायप्रमुख तेनें साधारणवनस्पति कहिये ॥

देहमान अंगुलनो असंख्यातमो जाग ॥

आयुमान अतर्मुहूर्त ॥ ॥

॥ हवेप्रत्येकवनस्पतिनाभेद ॥

२ एक शरीरनेत्रिपे एकजीवहोय तेनें प्रत्येकव
नस्पति कहिये ॥ ॥

तेनुंदेहमान १ हजारजोजनअधिकनुं उत्कृष्टो ॥

आयुमान १० हजारवर्षनुं उत्कृष्टो ॥

॥ ६ हवे वेद्रीजीवनाभेद ॥

वेद्री ते एकशरीर ने एकमुख होय ते संख्या जीव
तथा कोडीनाजीव तथा जूंप्रमुख वेद्री कहिये

तेहनू देहमान उत्कृष्टो १२ जोजननू ॥

आयुमान उत्कृष्टो १२ वर्षनुं ते ॥

॥ ७ हवेतेद्रीजीवनाभेद ॥

तेद्री जीव ते शरीर घने मुख घने नासिका ए
प्रण होय तेनें तेद्रीकहिये तेफानरजुरा तथा मा

फरु जुळं कीलीप्रमुख तेद्री जीव कहिये ॥

देहमान उत्कृष्टो ३ गाऊना शरीरते ॥

आयुमान उत्कृष्टो ४९ दाफानु ॥

॥ ८ हवे चौरद्रीजीवनाभेद ॥

चौरेंद्री ते शरीर नें मुख नें नासिका अने चक्षु
 ए ४ होय तेने चौरेंद्री कहिये ते बीळी बगार्ड कं
 सारी कुड्वाडा तथा मांखीप्रमुख चौरेंद्री जाणिये ॥
 तेनुं देहमान उत्कृष्टो ४ चारगाऊनुं ॥
 आयुमान उत्कृष्टो ६ मासनुं ॥

॥ १ समूर्तिमतिर्यंच पंचेंद्रीना भेद ॥

समूर्तिमतिर्यंचपंचेंद्री ते एकशरीर मुख नासि
 का चक्षु तथा कान तेनें पंचेंद्री कहिये पण ए मात
 पिताना संयोगविना उपजे तेनें समूर्तिमपंचेंद्री क
 हिये तेना ५ जेदळे जलचर १ थलचर २ खेचर
 ३ उरपरिसर्प ४ भुजपरिसर्प ५ एना देहमान तथा
 आज्ञा मान कहेले ॥ ॥ ॥

१ हवे जलचरसमूर्तिमनाभेद जलचरमच्छुआद
 देईने जाणवा ॥ ॥ ॥

देहमान १ हजारजोजन, आज्ञा १ क्रीळपूरब ॥

२ हवे थलचरसमूर्तिमना भेद थलचरतेचतुष्यद
 हाथी प्रमुख जाणवा ॥ ॥ ॥

देहमान बेथी १ गाउ, आज्ञामान ८४ हजारवर्ष

॥ ३ हवे खेचरसमूर्तिमनो ॥

देहमान बेथी १ धनुषलगे, आज्ञा ७२ हजार
 वर्षलगे कहवो ४ ॥ ॥

॥ हवे उरपरिसर्प समूर्तिमनो ॥

देहमान बेथी १ जोजन, आज्ञा ५३ हजारवर्ष

॥ हवे भुजपरिसर्पसमूर्तिमनो ॥

देहमान बेथी ९ धनुपलगे, आउखो ४२ हजारवर्ष
॥ १० हवेगर्भजतिर्यत्रपचेद्रीनाजेद ॥

गर्भज पचेद्री ते एकजारीर मुख नासिका तथा
चक्षु अने कान तेनें पचेद्रीकहिये पण मातापिता
ना सयोगथकी उपजे तेनेगर्भजतिर्यत्रपचेद्री कहिये
जलचर १ थलचर २ खंचर ३ उरपरिसर्प ४ भु
जपरिसर्प ५ एपात्रप्रकारेतियत्रपचेद्रीकहीये
१ जलचरगर्भजनो ॥

देहमानउत्कृष्टो आउखो
१ हजारजोजन १ क्रीडपूरव
२ थलचरगरत्नजहाथीप्रमुखनो ॥

देहमानउत्कृष्टो आयुमान
६ गाउनूं ३ पत्योपमउत्कृष्टो
३ खंचरगर्भजप्रमुखनूं ॥

देहमानउत्कृष्टो आयुमानउत्कृष्टो
बेथी ९ धनुप, पत्योपमनोष्रसंख्यातमोक्षाग
४ हवेउरपरिसर्पगर्भजनो ॥

देहमान आउखो
१ हजारजोजन १ क्रीडपूरव
५ हवेभुजपरिसर्पगरत्नजनां ॥

देहमान आउखो
२ थो ९ गाउलगे १ क्रीडपूरव
॥ टिनितियत्रगनिनाजीवनुप्रमाणसंकेपेनपूर्णं ॥
॥ हवेनारक्षीगनिना ७ जेदु ॥

नाम	देहमानउत्कृष्टी	आयुमानउ०
१ रत्नप्रज्ञा	७॥ धनुष ६ अंगुल १	सागरोपम
२ सर्करप्रज्ञा	१५॥ धनुष १२ अंगुल ३	सागरोपम
३ वालुकप्रज्ञा	३१॥ धनुष	७ सागरोपम
४ पंकप्रज्ञा	६२॥ धनुष	१० सागरोपम
५ धूमप्रज्ञा	१२५ धनुष	१७ सागरोपम
६ तमप्रज्ञा	२५० धनुष	२२ सागरोपम
७ तमतमप्रभा	५०० धनुष	३३ सागरोपम

इतिनारकीपंचेंद्रीजीवननुप्रमाणसंक्षेपेसंपूर्ण ॥

॥ हवेमनुष्यगतिनाज्ञेदविवरीनेकहेते ॥

१ कर्मज्ञमीनामनुष्य ३ अंतरद्वीपनामनुष्य

२ अकर्मज्ञमीनामनुष्य

आतिरठालोकमांहे असंख्याताद्वीपने असंख्य ता
समुद्रते ते असंख्यातनुप्रमाण एजे अठ्ठीसागरोपम
कालमांहे जेटलासमयथाय ते टलाद्वीपतथासमुद्र
जाणवा एअठ्ठीद्वीपमां मनुष्यतेतेनां नामलखेते ॥

१ जंबूद्वीपप्रथमसर्वद्वीपने विचेंते एकलाखयोजन
नेप्रमाणेते तेपठेंतेजंबूद्वीपने फरतोलवणसमुद्रतेते
नुबेलाखयोजननुप्रमाणके ॥ ॥ ॥

२ तेनेफरतीचीजोधातकीखंडनामेद्वीपकेतेचार
लाखयोजननेप्रमाणेते तेपठेकालीदधिसमुद्रतेते
अठ्ठलाखयोजननेप्रमाणेते ॥ ॥ ॥

३ तेपठेंत्रीजोपुष्करावर्तद्वीपतेनूसोललाखनुप्र
माणतेतेद्वीपनेमाहिलीकोरेअर्द्धद्वीपमांमनुष्यलाक

उजपरांतअसख्य.ताद्वीपसमुद्रमाहे तिर्यत्रगतिना जीवते ॥ ॥ ॥

॥ हवेकर्मभूमीनामनुष्यना १५ क्षेत्र जाणवा ॥

५ भरतक्षेत्रे ५ ऐरवतक्षेत्रे

५ महाविदेहक्षेत्रे

ते क्षेत्र क्रियाक्रिया द्वीपनेत्रिपेठे तंकरहेते

१ जंबूद्वीपमां ॥

१ भरतक्षेत्रे १ महाविदेह १ ऐरवत

मेरुथी दक्षिणदिशि मेरुने पूरव पच्छिम मेरुथी उत्तरदिशि

२ धातकीखंडमा ॥

२ भरत २ महाविदेह २ ऐरवत

३ पुष्करार्द्रमां ॥

२ भरत २ महाविदेह २ ऐरवत

परीते १५ क्षेत्र माहे जे मनुष्य उपजे तेने कर्म भूमीना मनुष्य जाणवा ते क्षेत्रमा ६३ सलाम्ना पुरुष उपजे ॥

॥ हवे अकर्मभूमीना ३० क्षेत्र जाणवा ॥

५ हिमवतक्षेत्र ५ रम्यक्षेत्र

५ ऐरवत वनक्षेत्र ५ देवकुलक्षेत्र

५ हस्तिपर्वक्षेत्र ५ उन्नतकुलक्षेत्र

५ त्रीने क्षेत्र कल्या ते क्रियाक्रिया द्वीपनेत्रिपे ठे तंकरहेते

जंबूद्वीपमां

१ हिमवंत १ ऐरण्यवंत १ हरिवर्ष १ रम्यक
१ देवकुरु १ उत्तरकुरु ए त क्षेत्र जंबूद्वीपनेविषे
जाणवा ॥

॥ धातकीखंडमां ॥

२ हिमवंत २ ऐरण्यवंत २ हरिवर्ष २ रम्यक
२ देवकुरु २ उत्तरकुरु ए १२ क्षेत्र धातकीखंड
नेविषे जाणवा ॥

पुष्करार्द्धद्वीपमां

२ हिमवंत २ ऐरण्यवंत २ हरिवर्ष २ रम्यक
२ देवकुरु २ उत्तरकुरु ए १२ क्षेत्र पुष्करार्द्धद्वी
पनेविषे जाणवा एरीते अर्द्धद्वीपमां ३० क्षेत्र अ
कर्मभूमीनाळे तेहमां जुगलियामनुष्य ऊपजे ते
त्रणउद्यमनकरे एक क्रसि बीजो मसि त्रीजो असी
ए ३ उद्यम नकरे वली त्रेसठसलाकापुरष नथाय

॥ हवे अंतरद्वीपनां कूपन्नाक्षेत्र जाणवा ॥

आ जंबूद्वीपमां एकहिमवंतपर्वतकू अने बीजो
शिखरीपर्वत ले ए बे पर्वत जंबूद्वीपमां ले ते ए
केक पर्वतमाथी हाथीना दंतुसलनीपरे ४ च्यार
दाढा लवणसमुद्रमांहे नीकलीळे तारे ए बे पर्व
तनी ८ दाढा लवणसमुद्रमांहेले ते एकैकदाढा उ
परें ७ सात क्षेत्रले ते आठ दाढा ऊपरें ५६ क्षेत्र
अंतरद्वीपनांले तेमां जुगलिआमनुष्य ऊपजेले तेने
पण ३ उद्यम नहोय एक असी मसी कसी ए त्रण
उद्यम नकरे वली त्रेसठसलाकापुरष नथाय एरी

तें अग्नीहोत्रमाहें सर्व मलीनें १०१ क्षेत्र मनुष्य
नाळे तेनु उत्कृष्टो देहमान आयुमान कहैले ॥

देहमान

आयुमान

३ गाउनुं

३ पत्योपमनुआजखो

इतिमनुष्यगतिसमाप्ता ॥

॥ हवे देवतानीगतिना भेद लखेले ॥

१० ज्ञवनपति देवता

८ व्यंतर देवता ॥

५ ज्योतिषी देवता

२ वैमानिकदेवता ॥

॥ अथज्ञवनपतिदेवताना नाम कहेले ॥

१ असुरकुमारनि०

६ दीवकुमारनि०

१ नागकुमारनि०

७ उदधिकुमारनि०

३ सुपर्णकुमारनि०

८ दिगिकुमारनि०

४ विद्युत्कुमारनि०

९ पवनकुमारनि०

५ अग्निकुमारनि०

१० स्तनितकुमारनि०

ए रीते १० ज्ञवनपति देवता ते आ रत्नप्रभा

पृथ्वी एकलाखअसीहजार जोजन जाळीले तेमा

हजारयोजन नीचेंथी मूकीने उपरथी पण एकह

जार योजन मूकीने वाकी एकलाखअठोतरहजार

योजनमां दश ज्ञवनपतिनी दश निकायले ते ए

केकनिकायना वेवे इद्रले तेनु देहमान तथा आ

युमान लख्यो ले पेहेला ज्ञवनपतिनिकायना वे इं

द्र तेमा वेश्रेणी एक उत्तरश्रेणीनी अधिपति व

लेद्र तेनुं एक सागरोपमथी काईक अधिकप्रायुटे,

अनें दक्षिणश्रेणीनु अधिपति चमरेद्र तेनुं एक

सागरोपमनुं आयु जाणवुं वाकी नवनिकायनी
वेवे श्रेणीते ते उत्तरश्रेणीना निकायनाजेइंद्र तेनुं
वेपल्योपममां काईक लुं आयु जाणवुं ने दक्षि
णश्रेणीना नवनिकायना दोठपल्योपम श्याऊखो
उत्कृष्टो जाणवो इंद्रनुं श्याऊखो कह्यो ॥

ए रीते १० जवनपतिदेवतानुं आयु जाणवुं अने
देहमान ७ हाथनुं दसे जवनपतिनुं जाणवुं ॥

हवेबाणव्यंतरदेवताना २ भेद कहते

पेहेली व्यंतरनीनिकायना नाम ॥

पिशाच १ जूत २ जट्ट ३ राक्षस ४ किंनर ५
किंपुरुस ६ महोरग ७ गंधर्व ८ ॥

हवे बीजीनिकायना नाम ॥

१ अणपत्नीनिकाय

५ कंदीनिकाय

२ पणपत्नीनिकाय

६ महाकंदीनिकाय

३ इसिवादीनिकाय

७ कीहंछनिकाय

४ जूतवादीनिकाय

८ पतगनिकाय

ए रीते २ निकायमलीने बाणव्यंतरनी १६ निकाय
थई तेमां एकेकनिकायना २ वे इंद्रछे ते श्या रत्न
प्रज्ञापृथ्वीना ऊपरला हजारजोजन मांथी एकसो
जोजननीचेथी मूकी अने एकसो जोजन ऊपरथी
मूकी करी ८०० जोजनमां व्यंतरदेवतानो बासो
ते तेनुं आयु १ पल्योपमनुं उत्कृष्टोले, अने जघ
न्यप्रायु दसहजारवरसनुंते, अने सातहाथनुं देह
मान जाणवुं ॥ इतिव्यंतरदेवताना भेद कह्या ॥

॥ हवेज्योतिषीदेवताना ५ जेद कहंये ॥

१ चंद्रमा १ सूरज २ ग्रह ३ नक्षत्र ४ तारा ५
ए ५ ज्योतिषीना देवता कह्या ते समभूतलापृथ्वी
थी ऊचा जोजन ७९० थी ९०० जोजनसूधीते,
११० जोजनमां जोतिषीचक्रते, तेनी देहमान आ
ऊवाकहेते ॥ ॥ ॥

१ चंद्रमानुं आयु एक पल्योपमने एक लाख
वर्षनोते । अनेसूर्यनुं एकपल्योपम नें एकहजारव
र्षनुं आऊखीते ॥ ३ ॥ ग्रहनुं एकपल्योपमनुं आयु
॥ ४ ॥ नक्षत्रनुं अर्धपल्योपमनुं आयु ॥ ५ ॥ ता
रानुं पल्योपमनो चौथो जाग आयु ए ज्योतिषी
देवतानु उक्कृष्टो आयु कह्यो अने अने सातहायनु
देहमान जाणवु ॥

१ कल्प एटले १२ देवलोकवाला ॥

२ कल्पातीत ते नवग्रैवकना देवता ने ५ अनु
नरविमानना देवता ॥

॥ तमां हवे १२ देवलोकना नाम कहंते ॥

१ सौवर्गदेवलोकना देवतानुं उक्कृष्टो मातडा
धनुं गरीर, अनें आयु वेसागरापमनुंते नेनी आ
ठ अग्रमहिपीते २ हुंज्ञानदेवलोकना देवतानुं मा
तडाधनुं गरीर, अने वेनागरोपमनुं अग्रिक आ
यु नेनी आठ अग्रमहिपीते ये देवलोक उपरात
अग्रमहिपी नवी ॥

३ मनव कुमारदेवलोकना देवतानु ६ हाधनुंश

रीर, अने आऊखुं ७ सागरोपमनुंते ॥

४ माहेंद्रदेवलोकना देवतानुं ६ हाथनुं शरीर,
अने आयु ७ सागरोपम अधिकते ॥

५ ब्रह्मदेवलोकना देवतानुं ५ हाथनुं शरीर,
अने सागरोपम १० नुं आयुते ॥

६ लांतकदेवलोकना देवतानुं ५ हाथनुं शरीर,
अने सागरोपम १४ नुं आयुते ॥

७ शुक्रदेवलोकना देवतानुं ४ हाथनुं शरीर, अने
१७ सागरोपमनुं आयुते ॥

८ सहस्रारदेवलाकेना देवतानुं ४ हाथनुं शरीर,
अने १८ सागरोपमनुं आयुमानते ॥

९ आणतदेवलोकना देवतानुं ३ हाथनुं शरीर,
अने १९ सागरोपमनुं आयुते ॥

१० प्राणतदेवलोकना देवतानुं ३ हाथनुं शरीर,
अने २० सागरोपमनुं आयुमान ॥

११ आरणदेवलोकना देवतानुं ३ हाथनुं शरीर,
अने २१ सागरोपमनुं आयु ॥

१२ अच्युतदेवलोकना देवतानुं ३ हाथनुं शरीर,
अने २२ सागरोपमनुं आयु ॥

इति १२ देवलोकना देवतानुं आयुमान तथा
देहमान कह्यो ए वारदेवलोकना इंद्र १० ते ते
केम जे नवमा दसमानुं इंद्र १ ते, इगीआरमा वा
रमानुं इंद्र १ ते, इतिवारदेवलोकनो मानकह्यो ॥

हवे चौसठ इंद्रना नाम कहैते

१० भवनपतिनिकायनाडं २० ठे

१६ ध्यंतरनिकायनाडं ३२ ठे

५ जोतिपीनाडं २ ठे

१२ देवलोकनाडं १० ठे

एरीते चौमठडं १२ नाम जाणवा ॥

॥ हवे नवग्रैवेयकना देवताना नाम कहेंहे ॥

१ पेलीत्रकना नाम	आऊखी	देहमान
१ सुदरसन	२३ सागरोपम	२ हाथमरीर
२ सुप्रतिवध	२४ सागरोपम	२ हाथमरीर
३ मनोरम	२५ सागरोपम	२ हाथमरीर
२ श्रीजीत्रकना नाम	आऊखी	देहमान
१ नवतोजद्र	२६ नागरोपम	२ हाथनुंमरीर
२ विजाल	२७ सागरोपम	२ हाथनों
२ सुमनस	२८ नागरोपम	२ हाथनों
३ श्रीजीत्रकना नाम	आऊखी	देहमान
१ सुमनस	२९ नागरोपम	२ हाथनों
२ प्रियंकर	३० नागरोपम	२ हाथनों
३ आठित्य	३१ नागरोपम	२ हाथनों

एरीते नवग्रैवेयकदेवतानानाम आठमान देहमा न नाहित काया । ए नवग्रै पौर्णिक ग्रामोत्ते एण पापर द्वाकर निहा नथी माटे एउने कथ मीग थरिपे ॥

॥ एने ग्रंथ समुद्रमंथनना नाम ॥

१ प्रियंकर २ नवतोजद्र ३ मनोरम ४ सुप्रतिवध ५ सुदरसन ६

५ सर्वार्थसिद्ध ॥ एरीते ५ अनुत्तरविमान नाम
 कह्या, चारअनुत्तरविमान । तेनुं अजाखूं एकत्री
 ससागरोपमथी तेत्रीससागरोपमनुं, अने सर्वार्थ
 सिद्धे तेत्रीससागरोपमनुं आयुते । अने एकहाथ
 नुं देहमान जाणवुं । अने एऊसर्वे पोते स्वामीते
 एनेकल्पातीतकहिये ॥ इति देवतानी गति संक्षेपे
 कह्यो ॥ एरीते चारगतिनो सुरूप जीवोनुं संक्षेपे क
 ह्यो तेनुं अजाखूं तथा देहमान उत्कृष्टंकह्यो इति
 संसारीजीवनं सुरूप समाप्तं ॥ ए व्यारगतिना जी
 वो चउदराजमाहे जमेते ते चौदराजनुं विचार
 लखियेते ॥

ते चौदराजनुं स्वरूप मनुष्यने आकारेते तेमां
 ३ लोक ते । पेलो अधोलोक २ तिरतो लोक ३
 उर्धलोक, पेलो अधोलोक तेमां ७ राजते तेमां ७
 एकेकराजमां एकैक नरकते २ तिरहोलोक एक
 राजनुं पोलपणते, तेमां मनुष्य अने तिर्यंच अने
 व्यंतर अने जोतिषी रहेते, ते रत्नप्रज्ञा पृथवीना
 उपरला नवसो जोजन अने समभूतलापृथवीथी
 ऊंचो नवसो जोजन तिरतो लोक जाणवो ३ ऊ
 र्धलोक ते ७ राजमां ते तेमां वैमानिकदेवता र
 हेते पते उपरे तेते वार जोजनना ऊपरे मीहना
 जीव रहेते एकजोजनना चोवीसमा भागे रहेते ॥

॥ इति चौदराजनो सरूप संक्षेपे कह्यो ॥

॥ अथ त्रिसठसलाकापुरुषोनी जलखाण

वतावेले ॥

आ जंबूद्वीपनी दक्षिणाटिकोरें आरतक्षेत्रले, ते अे अरतक्षेत्रनेविचे आथमणी दिशाना ठेका थीकरीनें ऊगमणी दिशाना ठेकासूधी वैताढ्यना मे पर्वत लांबोले । अने उत्तरदक्षिणदिशायें पोलपणें ५० योजन अने उंचपणें २५ जोजनले, एवोपर्वत अरतक्षेत्रना मध्यजागनेविषे ले, तेथकी आ अरतक्षेत्रना वे जाग थयाले, एक दक्षिणदिशानो जाग अनें बीजो उत्तरदिशानो जाग जाणवो ते उत्तरदिशाना जागने अते हिमवंतपर्वतले, ते हिमवंतपर्वतनेविचे पद्मद्रहके, ते पद्मद्रहमाथी वे नदी नीकलीले, ते अे वनदी अरतक्षेत्रना विचेथी चालीने लवणसमुद्रमां जैने मली तेथी आ भरतक्षेत्रना २ जाग तेमांथी ६ खंडथया । ते एकनदी पूरवदिसाथी चाली तेनु नाम गंगानदी, अनें बीजो पश्चिमदिसाथी चाली तेनु नाम सिंधु नदीले, हवे ते अरतक्षेत्रना ळ खरुनेविषे वत्रीस हजार देशके, ते जे अे वत्रीसहजार देशनें जीते ते चक्रवर्ती जाणवो, अने भरतक्षेत्रना दक्षिणत्रण खरुनेविषे सोलहजार देशले, जे एरोलहजारदेशनें जीते तेने वासुदेव कहिये । ते आ अरतक्षेत्रना छ खरुनेविषे वत्रीसहजार देशले तेमध्ये एक वत्रीसहजार नवसो साफीचोमोतरदेश अनारजनाले, तेमां मलेक मनुष्यउपजे, अने अेदेअनेविषे

त्रेसठसलाका पुरुष नउपजे । बाकी साठीपचीस
देश आरज जाणवा । तेमध्येधर्महोय । अने अ
देशनेविषे त्रेसठसलाकापुरुष उपजे । ए साडीप
चवीसदेश ते आ अरतक्षेत्रना दक्षणादिशिभाग
ना मध्यमखंडनेविचे छे ते साडीपचीसदेशना ना
म कहेछे ॥

॥ अथ साडीपचवीसदेशना नाम ॥

साडीपचीसदेशना नाम मुख्यनगर ग्रामनीवस्ती

१	मगधदेश	राजगृहनगर	१६२०००००
२	अंगदेश	चंपापुरनगर	१०००००
३	तिलंगदेश	तामलिप्रीनगरी	८००००
४	कलिंगदेश	कांचनपुरनगर	१०००००
५	काशीदेश	वणारसीनगरी	११५०००
६	कौशलदेश	साकेतपुरनगर	११०००
७	कुरुदेश	गजपुरनगर	८७३२५
८	कुशावर्तदेश	सोरीपुरनगर	२८२०००
९	पंचालदेश	कांपिलपुरनगर	१४५०००
१०	जंगलदेश	अहिच्छानगरी	६८५२५
११	सोरठदेश	द्वारावतीनगरी	१८५०००
१२	विदेहदेश	मिथिलानगरी	८००३५५
१३	वच्छदेश	कोसंबीनगरी	६८०२८
१४	सांडिल्यदेश	नंदीपुरनगर	१००००
१५	मलयदेश	जहिलपुरनगर	१०००००
१६	वैराटदेश	वच्छानगरी	२८०८०

१७ वरणदेश	अच्छानगरी	८९२०००
१८ दशार्णदेश	मृत्तिकावतीनगरी	४१०००
१९ वैदीदेश	सौक्तिवतीनगरी	१४०००
२० सिंधुदेश	वीतभय पहण	६८०००
२१ सौवीरदेश	मथुरानगरी	६८०००
२२ सूरसेनदेश	अपापानगरी	१९०१५
२३ भृंगदेश	मासपुरनगर	२९०१५
२४ कुणालादेश	सावथीनगरी	२१०१०००
२५ लाटदेश	कोमिवर्पनगर	६१०००

२६॥ केकयदेशस्वेतांत्रिकानगरीतिहांजनपदनुंअर्द्ध,
 एरीते ए साडीपचीसदेश आरजना नाम कह्या,
 आ नरतक्षेत्र दक्षिणभागना त्रणखंडना मध्यखं
 डनेविपे जाणवा। हवे एक अवसर्पिणीकाल था
 ये तारे आ नरतखेत्रना ६ आरानुं मान थाय,
 अने वली उत्सर्पिणीथाय तारे पण आ नरतक्षे
 त्रना ठ आरानु मान थाय । ते आ क्खारानुं
 मान लखियेले ॥

॥ अथ नरतक्षेत्रना क्ख आरानुं मान ॥

अवसर्पिणीकाल वर्त्तके तेनु ठआरानुं मान ॥

१ पेलो आरो सुखम सुखमा नामे। तेनु काल चा
 रकोडाकोडी सागरोपमनु। तेमां जुगलिआ मनुप्य
 ऊपजे तेनुं शरीर त्रणगाऊनु। अनेआयुत्रणपत्यो
 पमनु। त्रणत्रण दाहाने अंतरे चणानीफाट जटलो
 अहार करे एरीते पेला आरानुं मान कह्यो ॥

२ हवे बीजो आरो सुखमा नामें । तेनुं काल
३ कोडाकोढी सागरोपमनुं । तेमां जुगलिञ्चा म
नुष्य ऊपजे तेनुं शरीर बेगाऊनुं अने बेपल्योपम
नुं आऊखूं । बेबे दाडानेअंतरे वोरजटलो आहा
रले ॥ एरीते बीजाआरा नुं मान कह्यो ॥

३ हवे त्रीजो सुखमदुखमा नामें आरो तेनुं काल
बेकोडाकोडीसागरोपमनुं । तेमां जुगलिञ्चा मनुष्य
ऊपजे अने एकगाऊनुं शरीर । अने एकपल्योप
मनुं आऊखूं एकएक दाडाने अंतरे आंत्रला जट
लो आहार करे । एम त्रीजो आरो व्यतीतथयां
थी ठेठे चोरासीलाख पूरव वर्ष रह्यो तारे जुग
लिञ्चा मनुष्यमांथी कुलगर मनुष्यथया ने प्रथम
धर्मबोध थयो ॥ पेला ऋषभदेव तीर्थकरना ज
न्मथयाथी धर्मचाल्यो ने त्रीजाआरानो ठेठे ३
वर्ष ने ८ ॥ मास रया तारे पेला ऋषभदेवजी
मुक्तेगयाळे एरीते त्रीजा आरानो मान कयो ॥

४ हवे चोथो आरो दुखमसुखमानामे । तेनुं
काल एककोडाकोडीसागरोपममां बेतालीसहजारव
र्ष आंठेरा । तेमध्ये मनुष्य थाय तेनुं ५०० धनु
षनो देहमान अने क्रोडपूरवनो आऊखो उत्कृष्टो
जाणवो अने चोथो आरो व्यतीतथयांथी चोथा
आराने ठेठे ३ वर्षने ८ ॥ मास रया तारे चोवी
समांतीर्थकर मोक्षेगया अने पांचमां आराना ६०
वर्षगयांथी ठेला जंबूस्वामी मोक्षगया जन्म चोथा

आरानोळे तेगया । पण पांचमा आराना जन्मेला मोक्ष नजाय ॥ एरीते चौथाआरानो मान कह्यो ॥

५ हवे पांचमो आरो दुखमनामे तेनु काल ए कवीसहजारवर्षनुं । तेमा मनुष्यथाए तेनो सात हाथनी देहमान अने अेकसोवीसवर्षनुं आयुखो जाणवो उत्कृष्टो । पांचमू आरो व्यतीतथआंथी बेला दुप्रज्ञनामे आचार्यथासे ते देवलोके जासे प ले देवलोक बंधथासे ने धर्मविच्छेदजासे पांचमूं आरो गुधरेआथी ठठोआरो वेसेथी विषअनेअ गिनी वरसाढ थासे तेथी मनुष्य तथा तिर्यच तथा वनस्पती सर्वेनी क्षय थासे एरीते पांचमां आरानुं मान लख्योळे ॥

६ हवे छठो आरो दुखम दुखमानामे । तेनुं काल एकवीसहजार वर्षनु । तेमां मनुष्यनु एकहाथनु शरीर । अने वीसवरसनुं आयुखो उत्कृष्टो जाण वो ए आरामा गंगानदीमां विल ३६ अने सिधु नदीमां ३६ विल एरीते विल ७२ रेसे तेमध्ये मनुष्य रेसे कारणजे अग्नि घणी जागसे तेथी जा डवीड सर्वे वलीजासे गाम नगर सर्वे नास पाम से, वारे सूरजना तापथी वरीजाए तेथी ७२ त्रि लमा रेसे ने रात्रना वारनीकरीने नदीना जलमां थी मांकुला पकळीने रेतीमाटाटीजसे ते सूरजना तापथी रंधाडरेसे वीजी रात्रे वीजादाटीने प्रथम ना दाटेला लईजईने खासे अेम नचाव करसे व

स्वरहित रेसे । नातजात रेसे नही माता अने वा
 यडीनी रीतरेसे नही इम जनावरनीपरे गुधारसे
 ने तिर्यंचपण ए ७२ बिलमां रेसे एरीते कूठा आ
 रानो मान एरीते त्र्यारानो मान एक अवसर्पि
 णीकालनो मान थयो ॥ ६ ॥ एरीते एकाल ऊतर
 तो एक अवसर्पिणीमां त्र्यारानुं मान जाणवुं ।
 अने एक उत्सर्पिणीकाल ते एज प्रमाणेते आरा
 नुं मान पण चक्रतोकाल जाणवो तिम अनंता
 कालें उतरता चडता आरा ६ थाता आवेते । ते
 एक उत्सर्पिणी अथवा एक अवसर्पिणीकालनें
 विषे त्रेसठसलाकापुरुष सदा थाता आवेके । प
 ण आ अवसर्पिणी काल वरते के तेमां त्रेसठस
 लाकापुरुष थैगंया तेनुं खुलासो लखेते ॥

॥ अथ त्रेसठसलाकापुरुषना नाम लखेते ॥

२४ तीर्थंकर, १२ चक्रवर्ती, ९ वासुदेव, ९ प्र
 तिवासुदेव, ९ बलदेव एरीते त्रेसठसलाकापुरुष
 जाणवा हवे तेना नाम लखियेते ॥

॥ प्रथम चौवीस तीर्थंकरना नाम ॥

तीर्थंकरना नाम	देहनूमान	आउखामान
१ ऋषभदेव	५०० धनुषनू	८४ लाखपूरव
२ अजितनाथ	४५० धनुष	७२ लाखपूरव
३ संज्ञवनाथ	४०० धनुष	६० लाखपूरव
४ अजिनंदन	३५० धनुष	५० लाखपूरव
५ सुमतिनाथ	३०० धनुष	४० लाखपूरव

६	पद्मप्रज्ञ	१४० धनुष	३० लाखपूरव
७	सुपार्श्वनाथ	२०० धनुष	२० लाखपूरव
८	चद्रप्रज्ञ	१५० धनुष	१० लाखपूरव
९	सुविधिनाथ	१०० धनुष	२ लाखपूरव
१०	शीतलनाथ	९० धनुष	१ लाखपूरव
११	श्रेयांसनाथ	८० धनुष	८४ लाखवर्ष
१२	वासुपूज्यस्वामी	७० धनुष	७२ लाखवर्ष
१३	विमलनाथ	६० धनुष३	६० लाखवर्ष
१४	अनतनाथ	५० धनुष	३० लाखवर्ष
१५	धर्मनाथ	४५ धनुष	१० लाखवर्ष
१६	शांतिनाथ	४० धनुष	१ लाखवर्ष
१७	कुंथुनाथ	३५ धनुष	९५ हजारवर्ष
१८	अरनाथ	३० धनुष	८४ हजारवर्ष
१९	मल्लिनाथ	२५ धनुष	५५ हजारवर्ष
२०	मुनिसुव्रत	२० धनुष	३० हजारवर्ष
२१	नमिनाथ	१४ धनुष	१० हजारवर्ष
२२	नेमिनाथ	१० धनुष	१ हजारवर्ष
२३	पार्श्वनाथ	९ हाथनु	१०० वर्षनुं
२४	महावीरस्वामी	७ हाथनु	७२ वर्षनु

एरीते चौवीसतीर्थकरना नाम कहा। ए चौवीसतीर्थकर मोक्षे गयाते । तपेहेला तीर्थकर त्रीजा आराने ठेके ३ वर्ष अने मास ८॥ रयाहता तारे मुक्तेगया । तथा बावीस तीर्थकर चौथा आरामांहे मोक्षेगया । अने चौवीसमां श्रीमहावीर

स्वामी चोथांश्राराने ठेठै ३ वर्ष ८ ॥ मास रयाह
 ता तारे मोक्षें गया, हवे चोथो आरो एककोडा
 कोडी सागरोपममांहे वेंतालीसहजारवरस उठेरो
 ठे । ते पेहेला तीर्थंकर त्रीजाश्रारानें ठेठे वर्ष ३
 अने मास ८ ॥ रयाहता तारे मोक्षे गया । अने
 ठेला चोवीसमांतीर्थंकर ते चोथा श्रारानें ठेठें व
 र्ष ३ अने ८ ॥ मास रया तारे मोक्षें गया । ते
 पेहेला अने ठेला तीर्थंकरनी विचें एक चोथो
 श्रारो संपूर्ण व्यतीत थयो । तारे पेहेला तीर्थंक
 र मोक्षें गया अने बीजा तीर्थंकर मोक्षेंगया ते
 विचें एकएकमां केटलो अंतरो थयो तेनो खुला
 सो लखेठे ॥

॥ अथ अंतरानुं मान ॥

कया तीर्थंकरथी	कया तीर्थंकरसूधी	केटलो अं०
१ पेहेलामोक्षेंगयांथी	२ ५० लाखकोडसागरोपम	
२ बीजामोक्षेंगयांथी	३ ३० लाखकोडसागरोपम	
३ मोक्षेंगयांथी	४ १० लाखकोडसागरोपम	
४ मोक्षेंगयांथी	५ ९ लाखकोडसागरोपम	
५ मोक्षेंगयांथी	६ ९० हजारकोडसागरोपम	
६ मोक्षेंगयांथी	७ ९ हजारकोडसागरोपम	
७ मोक्षेंगयांथी	८ ९ कोडसागरोपम	
८ मोक्षेंगयांथी	९ ९ कोडसागरोपम	
९ मोक्षेंगयांथी	१० ९ कोडसागरोपम	
१० मोक्षेंगयांथी	११ १ कोडसागरोपम	मांए

एकसोसागरीपमद्दला
ख २६ हजार वर्षनुठेरो
अंतरो ॥

११ मोक्षेगयांथी	१२	५४ सागरीपम
१२ मोक्षेगयांथी	१३	३० सागरीपम
१३ मोक्षेगयांथी	१४	९ सागरीपम
१४ मोक्षेगयांथी	१५	४ सागरीपम
१५ मोक्षेगयांथी	१६	३ सागरीपममां पों गुंपल्योपमऊणुं
१६ मोक्षेगयांथी	१७	अरधोपल्योपम
१७ मोक्षेगयांथी	१८	पाआपल्योपममां १० इवजवर्षनुठा
१८ मोक्षेगयांथी	१९	१० इजवर्ष
१९ मोक्षेगयांथी	२०	५४ लाखवर्ष
२० मोक्षेगयांथी	२१	६ लाखवर्ष
२१ मोक्षेगयांथी	२२	५ लाखवर्ष
२२ मोक्षेगयांथी	२३	८३७५० वर्ष
२३ मोक्षेगयांथी	२४	२५० वर्ष

२४ मोक्षेगयाथी वाकी चौथोअररो ३ वर्ष ने
८॥ महीना रयो । पैला तीर्थकर मोक्षेगयाथी
ठेला २४ मां तीर्थकरसूथी एऊ कोडाकांठीसाग
रोपममां ४२ हजारवर्ष उठेरो अंतरो थयो ।
वाकी वेंतालीसहजार वर्ष रह्या तेमा २१ हजार
वर्षनुं ५ मो आगे अने २१ हजारवर्षनो छटो

शारो ॥

इति चोवीसतीर्थंकरनी वात संक्षेपे संपूर्ण ॥

॥ हवे १२ चक्रवर्तीना नाम लखे ॥

१२ चक्रवर्ती,	कियांगया,	कियातीर्थंकरनेवारि
१ जरतच०	मोक्ष	१ पेलानीवारें
२ सगरच०	मोक्ष	२ बीजानीवारें
३ मघवाच०	त्रीजेदेवलोकें	१५ मापठें
४ सनत्कुमार	त्रीजेदेवलोकें	१६ मांथीच्यागल
५ शांतिनाथ०	मोक्ष	१६ पोतेतीर्थंकर
६ कुंथुनाथच०	मोक्ष	१७ पोतेतीर्थंकर
७ अरनाथच०	मोक्ष	१८ पोतेतीर्थंकर
८ सुजूमच०	नरकें	१८ पठे १९ विचें
९ महापद्मच०	मोक्ष	२० नीवारें
१० हरिषेणच०	मोक्ष	२१ नीवारें
११ जयनामाच०	मोक्ष	२१ पठे २२ विचें
१२ ब्रह्मदत्त	नरकें	२२ पठे २३ विचें

॥ एरीतें १२ चक्रवर्तीना नाम जाणवा ॥

॥ हवे ९ वासुदेवना नाम ॥

१ वासुदेव	कयातीर्थंकरनीवारें
१ त्रिपृष्ठवासुदेव	११ तीर्थंकरनीवारें
२ द्विपृष्ठवासुदेव	१२ तीर्थंकरनीवारें
३ स्वयंभूवासुदेव	१२ तीर्थंकरनीवारें
४ पुरुषोत्तमवासुदेव	१४ तीर्थंकरनीवारें
५ पुरुषसिंहवासुदेव	१५ तीर्थंकरनीवारें

६ पुरुषपुंजरीकवासुदेव	१८ मां पत्ते १९ मां विचे
७ दत्तवासुदेव	१८ मांपत्ते १९ मां विचे
८ लङ्गणवासुदेव	२० मांपत्ते २१ मां विचे
९ श्रीकृष्णवासुदेव	२२ नीवारें

इति ९ वासुदेवना नाम जाणवा ॥ ते वासुदेव
 ९ नरकगतीमां गयाले ए वासुदेवथया तारे एने
 साथें प्रतिवासुदेव थया तथा बलदेवपण थाय

॥ हवे ९ प्रतिवासुदेवना नाम कहेले ॥

९ प्रतिवासुदेव ॥

१ अश्वग्रीवप्रतिवासुदेव	६ बलीप्रतिवा०
२ तारकप्रतिवासुदेव	७ प्रल्हादप्रतिवा०
३ मोरकप्रतिवा०	८ रावणप्रतिवा०
४ मधुप्रतिवा०	९ जरासघप्रतिवा०
५ निसुभप्रतिवासुदेव	

ए ९ प्रतिवासुदेवना नाम ए सर्वे नरकें गया

॥ हवे ९ बलदेवना नाम ॥

९ बलदेवनानाम ॥

कैगतिमांगया

१ अचलबलदेव

मोक्षगया

२ विजयबलदेव

मोक्षगया

३ भद्रबलदेव

देवतागति

४ सुप्रन्नबलदेव

देवतागति

५ आणदबलदेव

मोक्षगया

६ नदनबलदेव

मोक्षगया

७ रामचद्रबलदेव

मोक्षगया

८ बलजद्रवलदेव

देवतागति

एरीते ९ बलदेवना नाम कह्या एरीते सरवे त्रे
सठसलाकापुरुषना नाम कह्या एरीते अ्वसर्पिणी
काल वरतेते तेमां ३ जा आराने तेथी करी
चोथा आराना तेसासूधी त्रेसठसलाकापुरुषथया
एरीते हमेस अनंतीअवसर्पिणीमां त्रीजा अनं
चोथा आरामां त्रेसठसलाकापुरुष थाएते आ ज
रतखेत्रना क्खआरानो मान कह्यौ ते प्रमाणे एरेव
तखेत्रमां पण कालसरखी जाणवो ॥

॥ अथ सोलसुपननी सिज्जाय लिख्यते ॥

॥ दोहा ॥

श्रीदेवीसरस्वतिप्रते करिजिनदासप्रणाम ।

चकेस्वरीपदमावती दीजीयेबुधिअजिराम ॥ १ ॥

सक्तिनहींसिद्धांतकी ह्रस्वदीर्घनहिभान ।

सूत्रसिद्धांतसुण्यानही नहिकलुआगमजाण ॥ २ ॥

सयगुरुमुखथीजेसुण्यो सोलसुपनअधिकार ।

तेनुंफलप्रापतहुवे दूखमसमयमकार ॥ ३ ॥

मध्यमेरुथीदक्षिणे नरतक्षेत्रमकार ।

पाडलिपुरनयरीजली चंद्रगुपतिनूपाल ॥ ४ ॥

चाणायकनामैभलो बुद्धिनिधानप्रधान ।

राजजलीपरभोगवे नधरेमानपमान ॥ ५ ॥

हाल ॥ क्रीडाकरीघरेआवीयाएदेशी, चंद्रगुपति
बुधीवलो । धर्मद्रढपरिणासीरे पोसापडिकमणाक
रे । करेनिर्जराविसरामीरे चंद्र० ॥ १ ॥ पेलरेसुप

नेपेखित जांगीसुरतरुहालरे । तिमत्रलित्रीजेसोप
 ने चविनुसूरअकालरे चद्र० ॥ २ ॥ चद्रचारणीस
 मत्रीजे दीठोप्रत्यक्षेणुमरे । नूतनाचताचोथेसोणे ।
 दीठामहाचलिजेमरे चद्र० ॥ ३ ॥ पचमेदीठोविप
 धर वारफणोविकरालरे । वलियुविमानकूठेदीठुं ।
 उकेडेदीठोकमलरे चद्र० ॥ ४ ॥ अष्टमेअगीउअं
 धारे सूकोसरोवरनवमेरे दक्षिणपासेपांणीनस्यो दी
 ठोएखेलमनमेरे चंद्र० ॥ ५ ॥ दशमेंसुपनेकुकर
 क्षीरपीत्रेहेंमथालेंरे चढिआकपीगजपरें एकादश
 मेरसालेरे चंद्र० ॥ ६ ॥ मुकीसमुद्रेमरजादा सुपन
 वारमेसाररे मोटेरथमेंजोडीया धेनुसुतादोयबाल
 रे चद्र० ॥ ७ ॥ ऊंपारयणचौठमे रायसुतावेठा
 वृपभेरे गजदोलमेघसरीखालकृतामाहोमांहेरे चद्र०
 ॥ ८ ॥ इतिहालपेली ॥ १ ॥

॥ दोहा ॥

युंपटदशसुपनलही जाग्योचद्रगुपत्त ।
 मनवीमासणमेपद्यो किमकहैसत्यअसत्त ॥ १ ॥
 युकररयणीवीतगडं अगद्योसमथप्रजात ।
 सोलसुपनअधिकारकी करेप्रधानसुंत्रात ॥ २ ॥
 एहवेदीधीवधामणी वनपालकअनिराम ।
 स्वामीवनमेपधारीया नद्रवाहुगुणठाम ॥ ३ ॥
 तेसुणीचद्रगुपतिनृप हरप्योरोमारोम ।
 सतोपीयोवनपालक दैवखनेरूपोसोन ॥ ४ ॥
 चाणायकप्रमुखसवि सुभटसिपापरिवार ।

हयगयरथसविजोडीया आध्यावंनमऊार ॥ ५ ॥

करजोफ्रीप्रिमेंकरी प्रणमेसयगुरुपाय ।

विनयकरीखमावीया बेठाहरखसवाय ॥ ६ ॥

पूठेनृपन्नद्रवाहुप्रते सोलसुपनसुविचार ।

चौदपूरवधरमुनिकहे थिरथईसुणञ्चधिकार ॥ ७ ॥

ढाल ॥ ईंऊरआंवाञ्चांवलीरेएदेञ्ची, नद्रवाहूमुनी

इमकहेरे सुणनृपबुधीभंऊार तूटीछालसुरतरूतणीरे

तेहतणूसुणसार ॥ १ ॥ भविकजनपंचमकालमऊार

र होसेएअधिकार भवी एटेक ॥ आजपठेकोएनर

पतीरे कृत्रीसरनूपाल पूरणप्रेमेजावसुरे नविली

एसंजमन्नार नवी ॥ २ ॥ बीजेसुपनेदेखीयोरे च

वीयोसुरीअकाल तेकेवलमनपर्जवर नवीलहेमुनी

भूपाल नवी ॥ ३ ॥ जातीसमरणवितेदेरे वलीति

मअवधीज्ञान मोटापंफ्रितपुरषकुंरे नहीसिधांतकी

ज्ञान नवी ॥ ४ ॥ त्रीजेचंद्रचारणीसमरे जिनमत

एणीपरेधार कुमतीआबहुजागसेरे नवीलहेतत्ववि

चार नवी ॥ ५ ॥ नाचताभूतदीठाचोथेरे कुगुरुक

पटीकुदेव प्राणीज्ञानविनापसूरे करसेतेहनीसेव

भवी ॥ ६ ॥ कपटीकष्टविन्यासीधोरे धर्मबतावसे

जेह बुधीविन्यासविमूरखारे आदरसेधरिनेह नवी

॥ ७ ॥ दीठोवारफणुविकराडरे पंचमेएकविषधर

वर्षद्वादसदुरनृकरे नुखेराकखासेकर नवी ॥ ८ ॥

षालूवल्युविमानठठेरे तेहतणूंकहुंसार नवीहोसे

चारणमुनीरे विद्यावितेदहवेधार नवी ॥ ९ ॥ दी

ठोसाठमेउकेलेकमलरे नीचजंचकरीजाण कृत्रीयसु
 रातेहीपणरे वस्वासेहणेप्राण ज्ञवी ॥ १० ॥ आगी
 आसोणातणुफलरे जिनमतविरलाजीव मिथ्याकर
 णीमाहेसउरे तत्परनिसदीव ज्ञवी ॥ ११ ॥ सुकेस
 रोवरेदक्षणुरे नीरजस्योदीठोसार आतमसाधनक
 रणरे मुनीरेसेदक्षणेपार ज्ञवी ॥ १२ ॥ जीहाजी
 हाजिनकल्याणीकरे तीहातीहाधर्मविलेद कुकरसोव
 नथालमेरे क्षीरपीवितसभेद ज्ञवी ॥ १३ ॥ नहीरि
 धनुंतमघररे मध्यमवहुपरीणाम उंतमनरउतमगु
 णरे तेहनीदिनदिनहाण भवी ॥ १४ ॥ चढीआ
 वानरगजपररे तेमिथ्यात्वीभूपाल नहीद्रढताजिन
 धर्मसूरे करेहिसापसुवाल ज्ञवी ॥ १५ ॥ चारमे
 सुपनेसमुदरेरे मुकीमर्यादाजेह अन्यावंतहोसेराज
 वीरे आथलोभेलुटसेदेह ज्ञवी ॥ १६ ॥ तेरमेजोफ़ी
 आमोटेरथेरे बाक़्क़ादोएनरेस तेवृधपणेकोएसज
 मरे लीएनकोएमुनीवेस भवी ॥ १७ ॥ चउदमसुपने
 पेखीआरे जाखारयणराजान तपोधनागुणहाणी
 आरे नहीक़्क़मासंतोपज्ञान ज्ञवी ॥ १८ ॥ वृपभेवे
 ठोनृपसुतारे तेपरसुप्रीतलाए स्वतनुताकुनवीगमेरे
 कलीजुगज्ञावपसाए ज्ञवी ॥ १९ ॥ वढताकालाग
 जदोज़ारे मेगजेवामाहीमाहे मांग्यावृखानवीहोसे
 रे इयूक़योगरूपसाहे ज्ञवी ॥ २० ॥ ढालवीजी ॥
 ॥ दोहा ॥

इयुसयगुरुमुखेसुणी सोलसुपनअधिकार ।

कालमाठोहवेऽप्यो तेणेढंदवोसंसार ॥ १ ॥

जुगतुंनईरेवुंहवे करवोधर्मसाधन ।

आथरमणीअनंगसु ललचाववुंनहीमन ॥ २ ॥

धूरध्यानदोयपरहरी ध्याईएध्यानदोयेचर्म ।

सुजलेस्यासमकितलई जीतवाऽथाठेकर्म ॥ ३ ॥

सवंत्सरनवदसपरे वर्षपरीसहप्रमाण ।

माससंवत्सरीमालख्यो विनयकरोसुजाण ॥ ४ ॥

॥ इति सोलसुपननी सिज्जायसंपूर्ण ॥

एसोलसुपनानीसज्जायश्रीआमदावादमाठपाय
लीचोपणीमाठेपाएलीठेतेना ज्ञावारथप्रमाणेसुगम
देशीकरीलखीके लखितंजिनदास हीरजीहंसराजजे
वाचेतेनेपरणामहोजो मुनीरायनेवंदनाहोजो ॥

॥ दोहरामित्रना ॥

मित्रमजाणिसप्रीतगइ दूरवसंतेवास ।

पुदगलविचअंतरजयो जीवतुमारेपास ॥ १ ॥

सज्जनतुमरेमिलनकी बेरबेरमनमांहि ।

अस्वचरनअरुमीनघर मिलनदेतहैनांहि ॥ २ ॥

मारमकरपरीहरजे परद्वीहहृदयमलाव ।

धुरध्यानदोयेपरिहरी चर्मध्यानमनलाव ॥ ३ ॥

सजनसदानवपरहरो नवधरोहृदयमकार ।

नवविधनिश्रेपालजे जिमपामोन्नवपार ॥ ४ ॥

॥ अथदोहरागुरुना ॥

गुरुजीमेंएसोनजाणीतु मूंकसोअटवीमकार ।

तुमविनदिनवरससम दर्सनदीयोएकवार ॥ १ ॥

सगाकुटंबसमोअहए पणनहीसयगुरूएक ।
 ताहागजराजपरेंसदा फीररएअधअनेक ॥ २ ॥
 जीहानकोएसयगुरू तीहामहरायकोजोर ।
 जीहांनकोएकेसरी तिहांचतुपदकीबोर ॥ ३ ॥
 सयगुरूसघवियोगसे होतकुसंगकोसंग ।
 जीहांनकोइनरपती तिहांबोरकरेबउरग ॥ ४ ॥
 जिहांरदकसयगुरूनई गुणधनलूटेमोह ।
 ज्यूनरपतिविनतस्कर लूटेलदमीसमोह ॥ ५ ॥
 ॥ इति सर्व संबध सपूर्ण थयो ॥

अचोपणीनुंनाम रत्नसार याकारणे दीधो जे
 केटलाक प्रकरणनीवातु सद्धेप तथा श्रावकनाकु
 लनी किरिआ सद्धेप लखीले इत्यादिक रत्नजेवी
 वातु लखावीउले तेथीरत्नसार एवो नाम दीधोले
 ने एचोपणी सुधकरावी कृपावीले तेमां कोए भूल
 चूक होए अथवा जाणता अजाणता कोए पद
 ओकोअधको आगलपाकल हलुनचारी ह्रस्वदीर्घ
 कानोमात्र मदी लखाणुहोए तनुं मिच्छामी दुक्कल
 ले संवत् १९३५ नावरपे फागणसुद १५ ॥

॥ इति शुभम् ॥